

७९९

म. ग्रं. सं. ठाणे

विषय अस्त्रावृत्ति  
सं. क्र.



REFBK-0001707

REFBK-0001707

सत्कायोंत्तेजक सभा-धुळे

श्री


## इतिहास आणि ऐतिहासिक

भाग आठवा

## संस्कृत भाषेचा उलगडा

निबंधकार

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे




हा सर्वंध ग्रन्थ वाई येथे मधल्या आलींत मोदवृत्त छापखान्यांत  
रा. दामोदर लक्ष्मण लेले यांनी छापला व फक्त मुखपृष्ठ  
आणि चिटणीसाचा खुलासा हीं शंकर श्रीकृष्ण देव  
यांनी आपल्या श्री आत्माराम छापखान्यांत  
छापवून सर्वंध ग्रन्थ धुळे येथे  
प्रसिद्धे केला.

१८४२ आषाढ व. ६

१८४२  
स्क्रिप्ट एक हंस्या

## चिटणीसाचा खुलासा

इतिहास आणि ऐतिहासिक मासिकाचा चवथ्या वर्षाचा पहिला  
अंक द्विणजे ३७ वा अंक प्रसिद्ध ज्ञाला आहे, पण मार्गील अंक ३३, ३४, ३५,  
३६ असे निघावयाचे राहिले होते. ते चार अंक सुटे न काढतां त्या ऐवजी एक  
स्वतंत्र च ग्रन्थे ग्राहकांकडे पाठवू असें आश्वासन ३२ व्या अंकांत दिले होते.  
त्याप्रमाणे इतिहाससंशोधक विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा हा अप्र-  
तिम निवंध आज प्रकाशित होत आहे. त्याचा स्वीकार करून ग्राहकांनी आद्यांस  
मार्गील कृष्णांतून मुक्त करावें अशी विनंति आहे.



# संस्कृत भाषा उल्लङ्घन

१००७

१ संस्कृतभाषा प्रथम शिकावयाला लागले ह्याणजे मराठीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्याला एक मोठा चमत्कार वाटतो. तो चमत्कार म्हणजे संस्कृतांतील द्विवचनाचा. मराठींत दोन च वचने, एकवचन व अनेकवचन. संस्कृतांत पहावें तों आणीक एक तिसरे वचन ह्याणजे द्विवचन आढळतें. लहानपणीं अमरकोशावरोवर रूपावळीला प्रारंभ करतांना रामौ ह्या द्विवचनावर जेव्हां मी आलों तेव्हां अमरकोश पढविणाऱ्या शास्त्रीबोवांना प्रश्न केला कीं, रामौ हें काय आहे? वावानीं सांगिलें कीं, रामौ ह्याणजे जे हे त्ते दोन राम, याला द्विवचन म्हणतात. ह्यावर दुसरा प्रश्न केला कीं, तीन रामांना काय ह्याणतात? बावा म्हणाले, रामाः म्हणतात. यावर पुनः प्रश्न केला कीं, चार रामांना काय म्हणतात? यावर संतापाने थोळींत लगाऱ्युन बावा म्हणाले, तुझें डोंबल म्हणतात!!! एणेप्रमाणे शंकासमाधान ह्याल्यावर रामः रामौचा घोष उदात्त स्वरांत पुनः सुरुं ह्याला. तेव्हांपासून ह्या द्विवचनाचा चमत्कार माझ्या मनांत वारंवार घोळत आहे. संस्कृतांत द्विवचन काय म्हणून असावें आणि भराडींत काय म्हणून नसावें? मुळांत च संस्कृतांत द्विवचन कसें उत्पन्न ह्यालें? संस्कृतभाषा बोलणाऱ्या प्रावीन समाजाची अशी कोणती मनोवृत्ति असावी कीं, दोन पदार्थ दाखविण्याकरितां त्यानें शब्दांचीं निशाळीं रूपे वनवावीं? इत्यादि प्रश्न माझ्या मनांत किल्येक वर्षे घोळत आहेत. ती घोळणा आज कागदावर उतरतो.

२ वचन ह्याणजे शब्दांनीं संख्या दाखविणें. संख्या दाखविणारे शब्द स्वतंत्र शब्द असूं शक्तील किंवा प्रत्यय असूं शक्तील. ज्या भाषांत संख्या प्रत्ययांनीं दाखविली जाते त्या भाषा सप्रत्यय भाषा;

आणि ज्या भाषांत संख्या स्वतंत्र शब्दांनीं दाखविली जाते त्या अप्रत्यय भाषा. हजारों वर्षांपूर्वीं अत्यन्त रानटी स्थिरीं आर्य असतांना ते अप्रत्ययभाषा बोलत, व एक दोन तीन हे संख्यावाचक शब्द वस्तुच्या पुढे उच्चारून वस्तुची संख्या दाखवीत. हजारें वर्षांनंतर आर्य स-प्रत्ययभाषा बोलूँ लागले, तेव्हां एक ही संख्या दाखविण्याकरितां ते एकवचनाचा प्रत्यय शब्दाला ला वृं लागले, दोन ही संख्या दाखविण्याकरितां द्विवचनाचा प्रत्यय लावृं लागले, आणि तीन ही संख्या दाखविण्याकरितां त्रिवचनाचा प्रत्यय लावृं लागले. वस्तुतः आपल्या सध्याच्या अर्वाचीनदृष्टीने पहातां एकाहून अधिक संख्येला आपण अनेक हें विशेषण लावतों. सप्रत्ययभाषा बोलण्याच्या पाह्यरीला आल्यावर आर्याना ही बाब माहीत झालेली होती. कारण अनेक व अन्य हे दोन अती जुनाट शब्द सप्रत्ययभाषा बोलण्याच्या सुमारास आर्यभाषेत विद्यमान होते. दोन म्हणजे अनेक ही बाब याचापि स-प्रत्ययभाषा बोलूँ पहाणाऱ्या आर्याना माहीत होती, तकापि पूर्वीचा अप्रत्ययभाषा बोलण्याच्या वेळचा भाषणसंप्रदाय त्यांना, इच्छा असती तरी ही सोडतां आला नसता व आला नाहीं. असें दिसनें कीं, अप्रत्ययभाषा बोलण्याच्या प्रारंभास आर्याना किंवा आर्याच्या पूर्वजांना फक्त तीनपर्यंत आंख मोजतां येत होते. सध्यां जसा दशं नें आपण व्यवहार करतों तसा तीन नें त्या रानटी स्थिरीं आर्यपूर्वज व्यवहार करति. सर्व जग तीन चें. भूर भुवर स्वर असे तीन लोक, अ उ म् असा व्यक्षरी ओम्, स्वर्ग, पाताळ आणि वृथ्वी अशीं तीन जर्ं, स्वाहा, स्वधा, वषट् असे तीन कार, इत्यादि अनेक चिकें जीं वैदिक वाङ्मयांत दिसतात त्यांचे मूळ रानटी स्थिरींतील फक्त तीनपर्यंत संख्या मोजण्याची आर्याची ऐपत होय. त्या काळीं संख्या मोजण्याची इतकी संकुचित् ऐपत असल्यामुळे व भाषा प्रत्ययाशिवाय बोलत असल्यामुळे, एक वस्तु दाखवावयास वस्तुशब्दाच्या पुढे एक या अर्थाचा शब्द रानटी आर्य उच्चारित, दोन वस्तु दर्शविण्याकरितां दोन ह्या अर्थाचा शब्द वस्तुशब्दापुढे उच्चारीत आणि तीन वस्तु दाखवावयाच्या असल्यास वस्तुशब्दापुढे तीन या अर्थाचा शब्द घालीत. आणि एथे बोडे थांवें. चार ह्या अर्थाचा किंवा चाराहून जास्त संख्या दर्श-

विणारा शब्द भाषेत नसल्यामुळे सर्व व्यवहार त्रिकाच्या घडामोडीवर चाले. अशा लैकावस्थेत हा रानटी समाज असतां, बाढ कारणांचा आधात होऊन, तो रानटी समाज सप्रत्ययभाषा बोलूऱ लागला आणि सप्रत्यय अशीं तीन वचने, कारण तीनपर्यंत च संख्या माहीत होती, त्याच्या बोलण्यांत सहज च येऊ लागली. चार किंवा पांचपर्यंत संख्या माहीत असत्या तर चार किंवा पांच सप्रत्यय वचने निर्माण झालीं असतीं यांत संशय नाहीं. परंतु रानटी आर्याना तीन च आंख मोजतां येत असल्यामुळे त्यांच्यांत तीन च वचने निर्माण झालीं. तीन च पर्यंत संख्या मोजण्या इतकी ज्यांची मजल गेली असे रानटी समाज अशाप ही कांहीं आहेत. त्या च दर्जाचे हे रानटी आर्य होते. कालान्तरानें या त्रैवचनिक आर्याना तिहींच्यापुढे आंख मोजतां येऊ लागले व संख्या असंख्य आहेत हें ज्ञान झालें. हें ज्ञान होई तोंपर्यंत भाषेत तीन वचनांचा पगडा इतका बेमालूम बसून गेला होता कीं, तीन संख्यावाचक नें रानटी दर्शेतील त्रिवचन त्यानें च असंख्य किंवा बहु संख्या दाखवावयाचा प्रधात सोइस्करपणामुळे रुढ झाला. त्रिवचन हें बहुवचनाचें काम करू लागलें. एकाएकीं पूर्वीचें कोणतें च कांहीं मोडतां येणे शक्य नसते. सबब, द्विवचनाचें लटांबर गळ्यांत जसें चें नसें च राहूं देऊन मार्ग आक्रमण करावा लागला. द्विवचन रहाण्याचें दुसरें कारण असें कीं, रानटी आर्य दोन या संख्येला बहु समजत नसत. एक द्या संख्येच्या जवळजवळचा च द्वि, अशी त्यांची समजूत असे. पुढे कालान्तरानें संख्येचे एक व अनेक असे द्विभाग आर्याना समजूं जेव्हां लागले, तेव्हां दोन ही संख्या अनेकाच्या भागांत पडते हें त्यांच्या लक्षांत आलें व द्विवचन निरर्थक आहे हें ही त्यांनीं ओळखिलें आणि त्याप्रमाणे प्राकृतभाषांत या निरर्थक ओळयाला वगळण्यांत ही आलें, तत्रापि रानटी आर्य जिचे पुरातन उत्पादक त्या संस्कृत व वैदिकभाषांतून हें लटांबर काहून टाकतां आलें नाहीं. कारण, तें भाषासंप्रदायांत इतके मिसळून गेले होतें कीं, त्याच्यावर शाखप्रयोग केला असतां, संस्कृतभाषेला मृत्युच आला असता. द्या च कारणास्तव पाणिनीयांत बहुषु बहुवचनं असा प्रयोग आला आहे. बहुवचन या शब्दाएवजीं अनेकवचन हा शब्द पाणिनीनें योजिला

नाहीं. पूर्वाचार्याची बहुवचन ही च संज्ञा कायम टेविली. बहुवचनाच्याएवजीं अनेकवचन असा शब्द पाणिनी योजिता, तर एकाहून अनेक जें द्विवचन त्याचा निर्वाह झाला नसता. रानटी आर्याना संख्येचे तीन विभाग माहीत होते. एक, दोन व तीन. आपल्याला संख्येचे दोन भाग माहीत आहेत, एक व अनेक. दोन च भाग माहीत असल्यामुळे आपण एकवचन व अनेकवचन अशीं दोन च वचने मानतों. त्याप्रमाणे च संख्येचे तीन च भाग करणारे रानटी आर्य एक संख्येकरितां एकवचन, दोन संख्येकरितां द्विवचन व तीन संख्येकरितां त्रिवचन, ज्याला पुढे बहुवचन घाणूळ लागले, अशीं वचने मानीत. तात्पर्य, रानटी आर्याना तीनपर्यंत च संख्या माहीत असल्यामुळे, त्यांच्या भाषेत द्विवचन निर्माण झालें व ते रानटी आर्याचे वंशज जे वैदिक ऋषि आणि पाणिन्यादि संस्कृत आचार्य त्यांना रुदीस्तव तसें च घेऊन मिरवावें लागले. द्विवचनाच्या उत्पत्तीचें हें असें कारण आहे. पहिल्या कलमांत जे दोन प्रभ विचारिले होते त्यांपैकीं एकाचे उत्तर ह्या दुसऱ्या कलमांत दिलें. आतां मराठींत दोन च वचने कशीं आलीं तें सांगतों.

२ तीन ह्या संख्येहून जास्त संख्या मोजतां येऊ लागल्यावर आणि संख्येचे एक व अनेक असे विभाग केल्यावर, द्विवचनाची कांहीएक जरूरी राहिली नव्हती. परंतु संस्कृतभाषेत द्विवचन नाही, क्रियापदे, वैगेरे जिकडे तिकडे पसरल्यामुळे, संस्कृतभाषा मोडल्यादिवाय हा रोग नाहींसा होणें शक्य नव्हते. रोगी मरावा तेव्हां नाहींशा होणाऱ्या रोगांपैकीं हा रोग होता. रोगी मारून रोग मारप्याचें हें काम महाराष्ट्राचिभाषांनी केले. ब्राद्यण संस्कृत बोलत, तेव्हां ते मेल्याशिवाय किंवा त्यांना सोडल्याशिवाय म्हणजे त्यांची भाषा सोडल्याशिवाय द्विवचनापासून सुटका होण्यासारखी नव्हती. शुद्ध ब्राद्यण, शुद्ध क्षत्रिय व शुद्ध वैश्य ह्यांचा हेवा करणारे जे ब्रात्य ब्राद्यण, ब्रात्य क्षत्रिय व ब्रात्य वैश्य यांनी अनार्य लोकांच्या सहाय्यानें शुद्ध ब्राम्हणार्दीचा उपर्मद्द केला व त्यांची शुद्ध संस्कृतभाषा सोडून आपली अशुद्ध, अस्पष्ट व मिठ प्राकृतभाषा शाळू करतांना संस्कृतांकील द्विवचन व अनेक लकार वैगेरे निरूपयोगी लटांबराला फाटा

दिला. नवें राज्य, नवे लोक, नवें राष्ट्र, नवा धर्म व नवी माषा जेव्हां निर्माण क्झाऱी, तेव्हां संस्कृतांतील द्विवचनाची ही अडगळ काय-मची फेंकून दिली गेली. अन्यथा परद्रव्याचें उच्छ्रवसित जे वेद व ज्यांतील एक स्वर ही चुकाला असतां ब्रह्महत्या कल्याचें पातक लागणार त्या गीर्वाण वार्णीतील लाडके द्विवचन शुद्ध त्रावणादि वर्णाच्या हातून उकिरडचावर फेंकले गेले नसेते. तात्पर्य, संस्कृतांतील निरूप-योगी द्विवचन प्राकृतभाषांनीं टाकून दिले. अर्थात् प्राकृतांची कन्या जी मराठी तींत द्विवचन सहाजिकपणे च आले नाहीं, फक्त एक-वचन व अनेकवचन अशीं दोन वचने राहिलीं.

३ वस्तुतः पहातां अनेकवचनाची देसील जरूर नाहीं. अनेक-वचन काढून टाकिले तत्रापि अर्थाचा बोध नाही होतो. मराठींत ही सुधारणा होऊन गेली आहे. एक पुरुष, दोन पुरुष, शंभर पुरुष, या मराठी प्रयोगांत अनेक संख्या दोन व शंभर या संख्यावाचक नामांनीं दाखविली जात असून, पुरुष या शब्दानें दाखविली जात नाहीं, हा शब्द जसाचा तसाच रहातो. एथे अडगळ काढून टाक-ण्याच्या कामीं मराठी महाराष्ट्रीच्या ही पुढे गेली. ह्या कामीं हंगजी मराठीच्या मार्गे आहे. two man, hundred man असे प्रयोग न करतां two men, hundred men असे प्रयोग हंगजी करते. ती जेव्हां two man, hundred man असे प्रयोग करण्याची सुधारणा करील तेव्हां मराठीची वरोवरी तिने केली असें होइल. मराठींतील अकारान्त पुलिंगी नामाप्रमाणे अनेक वचनाचा प्रत्यय सर्वत्र द्विग्रन्थ दिला, ह्यांने अनेकवचनाला रजा मिळाली. मग एकटे एकवचन तेवढे राहिले. परंतु त्याला एकवचन हें ही नांव मग शोभणार नाहीं. कारण अनेकाच्या अपेक्षेने एकाची मातव्यरी भासत असेते. तात्पर्य, एकवचनाची ही वस्तुतः जरूरी नाहीं. संख्यावाचक शब्दांनीं दोन, वीस, शंभर वस्तू जशा दाखविल्या जातात तशीच एक ह्या शब्दानें एक वस्तू दाखविली जाईल. त्याकरतां वस्तुशब्दाला विकार करण्याचे कारण नाहीं. हें म्हणजे कित्येकांना काल्पनिक व विचित्र वाटेल. परंतु तसें वाटण्याचे कारण नाहीं. ही सुधारणा म्हणजे वचनाला विलकुल रजा देण्याची सुधारणा कित्येक भाषांत हजारों

वर्षापूर्वीं च होऊन गेली आहे. उदाहरणार्थ, Oh Rama ! You have killed one thousand giants who habitually ate a hundred men, हे इंग्रजी वाक्य वचनांना अजीवात फांटा देऊन एणेप्रमाणे संस्कृतभाषेत बोलतां येते :—

### हे नरशतभक्षकराक्षससहस्रमारकराम !

हा संस्कृत संबोधक वाक्यांत सात शब्द आहेत व त्यांपैकीं एका ही शब्दाला वचनार्थक किंवा विभक्त्यर्थक विकृति झालेली नाहीं. हा रचनेला सामासिक रचना अथवा वृत्ति अशी संज्ञा आहे. समासांत प्रत्ययांचा लोप करून व केवळ प्रातिपदिक अविकृत शब्द उच्चारून अर्थाचा बोध पूर्णपणे करतां येतो. ही सामासिक वृत्ति अर्वाचीन संस्कृतांत विपुल आहे. तिचा प्रकर्ष पहावयाचा असल्यास तो नैय्यायिकांच्या मंथांत हवा तितका बघून घ्यावा. न्यायग्रंथांत संवंद पान चें पान एका समासांने व्यापिलेले वारंवार आढळते, तत्रापि शाखीय गहन विषय ध्यानांत येण्यास अडचण पडत नाहीं, कदाचित् उलटे सौकर्य येते. अपरिचितांस हे सामासिक बोलणे करेवर्सेसं च वाटेल हे खरें. परंतु हा केवळ अनभ्यस्ततेचा परिणाम आहे. समासांने बोलण्याची संवय केली असतां, तें च समस्त बोलणे व्यस्त बोलण्यापेक्षां सुलभ वाटते. सौलभ्य व सोय असल्यावांचून सामासिकभाषा प्रचारांत आली च नसती. याला साक्ष प्राकृतभाषांची. प्राकृतभाषा अविद्यान् अशा सामान्य जनांची. परंतु प्रख्यात नाटककार जो भवभूति त्यांने दोनदोन, चारचार ओळी लांव असे समास आपल्या मालतीमाधव नाटकांत योजिलेले सर्व प्रसिद्ध आहेत. हे लंबेलंबे प्राकृत समास तत्कालीन प्राकृतजनांना, श्रोत्यांना व प्रेक्षकांना सहज ऐकतांऐकतां समजतील अशी खात्री असल्यावांचून नाटककारांने ते केवळ स्वतःच्या हैसेकरितां घातले असरील हे संभवत नाहीं. सामासिक बोलणे उलगडावयाला विकट नसून उलट अत्यंत सोर्पे व शिवाय चमत्कृतिजनक असते. त्यांत वचने नाहींत, विभक्त्या नाहींत, लकार नाहींत, कंटाळ्या येतील अशीं वाक्यांवर वाक्यें नाहींत, तें समजावयाला सुबंताचा अभ्यास नको, तिडंताचा नको, कांहीं नको. फक्त

शब्दज्ञान असलें म्हणजे ज्ञालें. शब्दापुढे शब्द येऊन अर्थ आस्ते-आस्ते शोत्यांच्या मनांत उत्तरत जानो. सर्वांत ही सामासिकभाषा अत्यंत ज्ञात्वीय. पूर्वज रानटी स्थितींत असतांना त्यांनीं अज्ञानांने ज्या चुकाच्या पद्धती निर्माण केल्या त्या चुक्या टाळावयाला उत्तम मार्ग म्हटला म्हणजे ही सामासिकभाषा होय. लौकिकभाषेंत जिकडे पहावें तिकडे प्रत्ययांचा बाजार. वचन ध्या प्रत्यय. लिंग ध्या प्रत्यय, विभक्ति ध्या प्रत्यय, आत्मने ध्या प्रत्यय, परस्मै ध्या प्रत्यय, भूत ध्या प्रत्यय, भविष्य ध्या प्रत्यय, प्रत्ययाखेरीज बोलणें नाहीं. प्रत्यय चुकला कीं अर्थघसरला. द्या प्रत्ययांच्या रानांतून वाट काढतां काढतां कोवळ्या बालकांचे तर किती हाल होतात ते विचारूं नका. त्या-ऐवजीं, प्रत्ययांना जींत अजीवात रजा मिळाली आहे ती अप्रत्यय सामासिकभाषा लहान मुलांना शिकण्याला सोइस्कर नव्हे? हींत प्रत्यय च नसल्यामुळे, चुका पायांत मोडण्याचा धाक च रहात नाही. ही सामासिक भाषापद्धति प्रचारांत येईल तो सुदिन! एकदां संख्या-वाचक सर्व शब्द भाषेंत निर्माण झाल्यावर एकवचन, द्विवचन, त्रिवचन, बहुवचन व अनेकवचन, यांची ज्ञाणजे वचनाची जरूर च रहात नाहीं. रानटी आर्यांना तीन च वचनें माहीत होतीं. कित्येक रानटी लोकांच्या भाषांत दहा दहा वीसवीस वचनें आढळतात. हा वचन-बाहुल्याचा प्रकार वचनत्रयाच्या इतकाच रानटी स्थितीचा योतक आहे.

**४** वचनें मुळींच नसणें हें सर्वांत उत्तम. या च सुधारणेकडे मराठी वैगेरे भाषा आस्तेआस्ते जात आहेत. तीन वचनांची दोन वचनें ज्ञालीं. दोहोंचें यापुढे हजारों वर्षांनीं एकवचन होईल आणि नंतर वचनाला अजीवात फाटा मिळेल. तिहींचीं दोन वचनें बहाव-याला तीनचार हजार वर्षे लागलीं. यावरून मुळींच वचन काढून टाकावयाला किती हजार वर्षे लागतील त्याचा अंदाज करावा.

**५** हा पोकळ व अनिश्चित अंदाज करीत वसणें जितेंके उपयोगाचें आहे त्यापेहां संस्कृतांत जीं तीन वचनें आहेत त्यांच्या रचनेचा अभ्यास भाषाशाखाला जास्त उपकारक आहे. संस्कृतांत सात विभक्त्या आहेत व द्या साती विभक्त्यांना तीन वचनें आहेत. म्हणजे एकंदर २१ स्थानें प्रत्ययांचीं होतात. या प्रत्ययांचा अर्थ काय व ते

## वैदिक विषय

शब्दांना कसे जुडत गेले याचा शोध करणे मनोरंजक आहे. वैदिक व पाणीनीयभाषा सप्रत्ययावस्थेत असलेल्या आपणाला माहीत आहेत. वैदिकभाषा ज्या अप्रत्ययभाषापासून निघाली त्या भाषेचा मासला किंचित् अवशिष्ट राहिलेला आहे. अप्रत्यय स्थिरीत फक्त शब्द एकापुढे एक उच्चारून वाक्य बनत असे, अशी आपण त्या अवशिष्ट शब्दांच्या प्रमाणांवरून कल्पना करतो इतके च. तेव्हां शोधाचा प्रारंभ सप्रत्यय जी वैदिकभाषा निजपासून करणे प्राप्त होते. वैदिक भाषेत शब्दांना सात विभक्त्यांत जे प्रत्यय लागतात त्यांची याद पाणीनिने दिली आहे, आणि त्याखेरीज सुपां, सुलुक् इत्यादि सूत्रांत व आज्जेसरसुक या सूत्रांत आणिक विभक्तिप्रत्यय सांगितले आहेत. स्वौजस इत्यादि सूत्रांतील प्रत्ययांना सुपां सुलुक् इत्यादि सूत्रांतील प्रत्यय बहुलत्वानें येणारे अपवाद म्हणून सांगितले आहेत. याचा अर्थ इतका च की, हे अपवादक प्रत्यय वैदिकभाषेत पूर्ववैदिकभाषेतील अवशिष्ट म्हणून राहिलेले प्रत्यय होत. उदाहरणार्थ, वैदिकभाषेत देव या शब्दांचे देवी असे द्विवचन होत असे. परंतु या देवौ रूपाप्रमाणे च किंवा त्याहून ही जास्त प्रमाणांत देवा असें द्विवचनाचे अपवादक रूप आढळते. मराठीत देवांने हें तृतीयांचे रूप सररहा आहे, परंतु ज्ञानेश्वरींत व इतर जुन्या कवितेत देवे असें अपवादक रूप सडकून येते. हें देवें रूप देवांने या रूपाहून जुनाट आहे. त्या प्रमाणे च वैदिक देवा हें द्विवचनाचे रूप वैदिक देवौ या रूपाहून जुनाट आहे. पूर्ववैदिक व वैदिकभाषेत अकारांत पुणिंगी देव शब्द असा चाले :—

एक	द्वि	बहु
१ देवस्	देवौ, देवा	देवासस्, देवाः, देवे, देवाँ:
२ देवम्	देवौ, देवा	देवान्
३ ( देवया ) देवेन	देवाभ्याम्	देवेभिस्, देवैः
४ देवाय	देवाभ्याम्	देवेभ्यस्, देवे
५ देवात्	देवाभ्याम्	देवेभ्यस्, देवे
६ देवस्य	देवयोस्	देवानाम्
७ ( देवा ) देवे	देवयोः	देवेषु

या रूपांतील प्रत्ययांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करून वैदिकभाषेहून दुसऱ्या कोणत्या ही सगोक्र जुनाट भाषेचें आपल्याला तपशीलवार ज्ञान नाही. अपवादक प्रत्ययावरून एवढे मात्र अनुमान होतें कीं, वैदिकभाषेहून जुनाट अशी एक जुनाट वैदिकभाषा होती. त्या जुनाट वैदिकभाषेत ज्या अर्थी द्विवचनीं आ, अनेकवचनीं असस्, तृतीयेचा अयाच्, सज्जमीचा आलू, इत्यादि प्रत्यय आहेत त्या अर्थी हे प्रत्यय ऊर्फ शब्दसंक्षेप जुनाट वैदिकभाषेहून ही अति जुनाट अशा पूर्ववैदिक-भाषेतून आले असले पाहिजेत. म्हणजे (१) वैदिकभाषा, (२) जुनाट वैदिकभाषा व (३) अत्यन्त जुनाट पूर्ववैदिकभाषा, अशा तीन भाषा एका पूर्वी एक होऊन गेल्या असाव्या असें अनुमान होतें. पैकीं वैदिकभाषा व जुनाट वैदिकभाषा हा दोन्ही एका च भाषेची नवीं व जुर्मी रूपे आहेत. जीवासून जुनाट वैदिकभाषेत व वैदिक-भाषेत प्रस्तुत प्रत्यय आठेती अत्यन्त जुनाट वैदिकभाषा स्वतंत्र निराळी भाषा होती यांत माल संशय नाही. ही निश्चित अनुमाने गृहीत धरून, प्रत्ययांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. बोलणे वचनासंबंधाचें आहे. सवब, मी असें अनुमान करतों कीं, प्रथमेचे स्, आ किंवा औ, व अस् किंवा असस्, हे प्रत्यय एक, दोन व तीन या संख्यांने वाचक अनुक्रमाने आहेत. स् चा उच्चार पाणिनीय भाषेत किंवा सध्यां मराठींत जो होतो त्याहून निराळा उच्चार अत्यन्त जुनाट वैदिकभाषेत होत असे. जवळजवळ न्ह च्या सारखा स् चा उच्चार असे. किंवा जवळजवळ विसर्गासारखा स् चा उच्चार असे; द्याणजे कंठच असे. वैदिकभाषेत, अर्थाति पाणिनीय भाषेत स् चा हा कंठच उच्चार जाऊन दन्त्य झाला; तत्रापि त्याच्या कंठचत्वाची आठवण बुजाली नव्हती. पदांतीं दन्त्य स् चा कंठच विसर्ग होतो, असा जो नियम पाणिनी सांगतो त्याचें कारण स् चे मूळचें कंठचत्व होय. रामस् पठति-रामः पठति हा जो बदल होतो तो कां होतो, तर स् हा मूळचा कंठच आहे. द्यगजे स् चा कंठच उच्चार वैदिकभाषेत इतरत्र यशपि दुष्ट होऊन दन्त्य झाला होता, तत्रापि पदांतीं तो कंठच उच्चार नसा चा तसा च कायम राहिला. याचा अर्थ एवढाच कीं, रामस् याचा उच्चार गमः भसा वैदिक किंवा पाणिनीय काळीं होत असे.

## वैदिक विषय

शब्दांना कसे जुडत गेले याचा शोध करणे मनोरंजक आहे. वैदिक व पाणिनीयभाषा सप्रत्ययाकस्थेत असलेल्या आपणाला माहीत आहेत. वैदिकभाषा ज्या अप्रत्ययभाषेपासून निघाली त्या भाषेचा मासला किंचित् अवशिष्ट राहिलेला आहे. अप्रत्यय स्थिरांत फक्त शब्द एकापुढे एक उच्चारून वाक्य बनत असे, अशी आपण ह्या अवशिष्ट शब्दांच्या प्रमाणांवरून कल्पना करतो इतके च. तेव्हां शोधाचा प्रारंभ सप्रत्यय जी वैदिकभाषा निजपासून करणे प्राप्त होते. वैदिक भाषेत शब्दांना सात विभक्त्यांत जे प्रत्यय लागतात त्यांची याद पाणिनीने दिली आहे, आणि त्याखेरीज सुपां, सुळुक् इत्यादि सूत्रांत व आजसरसुक या सूत्रांत आणिक विभक्तिप्रत्यय सांगितले आहेत. स्वौजस इत्यादि सूत्रांतील प्रत्ययांना सुपां सुळुक् इत्यादि सूत्रांतील प्रत्यय बहुलत्वानें येणारे अपवाद म्हणून सांगितले आहेत, याचा क्षर्य इतका च की, हे अपवादक प्रत्यय वैदिकभाषेत पूर्ववैदिकभाषेतील अवशिष्ट म्हणून राहिलेले प्रत्यय होत. उदाहरणार्थ, वैदिकभाषेत देव या शब्दांचे देवौ असे द्विवचन होत असे. परंतु या देवौ रूपाप्रमाणे च किंवा त्याहून ही जास्त प्रमाणांत देवा असें द्विवचनाचे अपवादक रूप आढळते. मराठीत देवानें हें तृतीयांचे रूप सररहा आहे, परंतु ज्ञानेश्वरीत व इतर जुन्या कावितेत देवें असें अपवादक रूप सडकून येते. हें देवें रूप देवानें या रूपाहून जुनाट आहे. त्या प्रमाणे च वैदिक देवा हें द्विवचनाचे रूप वैदिक देवौ या रूपाहून जुनाट आहे. पूर्ववैदिक व वैदिकभाषेत अकारांत पुष्टिंगी देव शब्द असा चाले :—

एक	द्वि	बहु
१ देवस्	देवौ, देवा	देवासस्, देवाः, देवे, देवाँः
२ देवम्	देवौ, देवा	देवान्
३ ( देवया ) देवेन	देवाभ्याम्	देवेभिस्, देवैः
४ देवाय	देवाभ्याम्	देवेभ्यस्, देवे
५ देवात्	देवाभ्याम्	देवेभ्यस्, देवे
६ देवस्य	देवयोस्	देवानाम्
७ ( देवा ) देवे	देवयोः	देवेषु

या रूपांतील प्रत्ययांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न कुण्ड. वैदिकभाषेहून दुसऱ्या कोणत्या ही सगोक्र जुनाट भाषेचे आपल्याला तपशीलवार ज्ञान नाही. अपवादक प्रत्ययावरून एवढे मात्र अनुमान होतें की, वैदिकभाषेहून जुनाट अशी एक जुनाट वैदिकभाषा होती. त्या जुनाट वैदिकभाषेत ज्या अर्थी द्विचर्चनीं आ, अनेकवचनीं असस्, तृतीयेचा अयाच्, सप्तमीचा आल, इत्यादि प्रत्यय आहेत त्या अर्थी हे प्रत्यय ऊर्फ शब्दसंक्षेप जुनाट वैदिकभाषेहून ही अति जुनाट अशा पूर्ववैदिक-भाषेतून आले असले पाहिजेत. म्हणजे (१) वैदिकभाषा, (२) जुनाट वैदिकभाषा व (३) अत्यन्त जुनाट पूर्ववैदिकभाषा, अशा तीन भाषा एका पूर्वी एक होऊन गेल्या असाव्या असें अनुमान होते. पैकी वैदिकभाषा व जुनाट वैदिकभाषेत व वैदिक-भाषेत प्रस्तुत प्रत्यय आले ती अत्यन्त जुनाट वैदिकभाषा स्वतंत्र निराळी भाषा होती यांत मात्र संशय नाही. ही निश्चिन अनुमाने गृहीत धरून, प्रत्ययांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. बोलणे वचनासंबंधाचें आहे. सबव, मी असें अनुमान करतो की, प्रथमेचे स्, आ किंवा औ, व अस् किंवा असस्, हे प्रत्यय एक, दोन व तीन या संख्यांचे वाचक अनुक्रमाने आहेत. स् चा उच्चार पाणिनीय भाषेत किंवा सध्यां मराठींत जो होतो त्याहून निश्चिन उच्चार अत्यन्त जुनाट वैदिकभाषेत होत असे. जवळजवळ न्ह च्या सारखा स् चा उच्चार असे. किंवा जवळजवळ विसर्गासारखा स् चा उच्चार असे; द्यगेजे कंठच असे. वैदिकभाषेत, अर्थात पाणिनीय भाषेत स् चा हा कंठच उच्चार जाऊन दन्त्य झाला; तजापि त्याच्या कंठचत्वाची आठवण बुजाली नव्हती. पदांतीं दन्त्य स् चा कंठच विसर्ग होतो, असा जो नियम पाणिनी सांगतो त्याचें कारण स् चे मूळचे कंठचत्व होय. रामस् पठति-रामः पठति हा जो बदल होतो तो कां होतो, तर स् हा मूळचा कंठच आहे. द्यगेजे स् चा कंठच उच्चार वैदिकभाषेत इतरत्र यशपि दुष्ट होऊन दन्त्य झाला होता, तजापि पदांतीं तो कंठच उच्चार जसा चा तसा च कायम राहिला. याचा अर्थ एवढाच की, रामस् याचा उच्चार रामः असा वैदिक किंवा पाणिनीय काळी होत असे.

बन्त्य स चा कंठय विसर्ग कां होतो हैं पाणिनीला मार्हीत नहते। मात्र होतो, हैं तो नित्याच्या बोलण्यांत पहात होता। सबव, तो चमत्कार स्थाने नमृद करून ठेविला। एण्प्रमाणे रामस्-रामः हैं रूप सिद्ध झाले। रामस् किंवा रामः याचा अर्थ एक राम।

६. अति जुनाट वैदिकभावेत स चा उच्चार न्ह सारखा कंठय होत असे म्हणून वर सांगितले। या अति जुनाट न्ह चा पाणिनीय-काळीं व वैदिककाळीं र झाला। परंतु हा न्ह अत्यन्त लुप्त झाला नाही। पदांतीं पाणिनीयकाळीं हा ऐकू थेत असे। पाणिनीने ससजुषारुः द्या सुत्रांत पदांतीच्या स चा र होतो म्हणून सांगितले आहे। स चा र होणे हा आपल्याला चमत्कार वाटतो। परंतु पाणिनीच्या द्या र चा उच्चार न्ह होता हैं लक्षात घेतले म्हणजे हा चमत्कारिकपणा वाटत नाहींसा होतो। न्ह तीळ ह वर जास्त जोर दिला द्यागजे न्ह ह च्या किंवा उपसर्जनीयाच्यासारखा भासतो, आणि र वर जास्त जोर दिला म्हणजे न्ह र च्यासारखा भासतो। स चा उपसर्जनीय होतो व स चा र होवो, हे जे दोन नियम पाणिनीने दिले त्याचें कारण न्ह नं हे दोन उच्चार झान। एण्प्रमाणे रामस् पासून दोन रूपे होत, रामः किंवा रामह, आणि रामन्ह किंवा रामर।

७. न्ह व उपसर्जनीय हे कंठय आहेत व त्याचे अशीं सावर्ण्य आहे। ह वर जास्त जोर दिला म्हणजे न्ह हि कंठय होतो व त्याचें अशीं सावर्ण्य निपजने। सबव पुनर् + रविः याचा संधि र चा अझोडने, पुन अ रविः = पुना रविः असा होतो। र च्या पुढे र आला असतां पाटीमाणील स्वराला दीर्घत्व येते म्हणून पाणिनी सांगतो, परंतु तें कां येते हे तो सांगत नाहीं। खरें कारण न्ह चा पूर्वसर्वार्थभवत पावण्याचा स्वभाव होय. पुनर्न् रविः = पुन अ रविः = पुना रविः। हरिः रमते = हरिन्ह रमते = हरिहि रमते = हरि इ रमते = हरी रमते। गुरुः = गुरुह = गुरुउ = गुरु रमते। इ. ह. ह. न्ह चा त्रा स्वभाव प्रथमेचे द्वितीय साधतांता उंतम दृष्टीम पडतो। स चा प्रत्यय एक ही संख्या दाखवितो। दोन ही संख्या जुनाट गानदी आर्थ दोनदां एक ही संख्या उघालून प्रदर्शित करीत. स = न्ह = हा प्रत्यय एक देव

दर्शयिष्यास एकदां लावीत, आणि दोन देव+दर्शविष्यास हेनदां लावीत. तेव्हां, देव+स्+स् अशी द्विवचनार्थक स्थिति आली. स चा न्ह होऊन देव+न्ह+न्ह अशी स्थिति आली. पुढे न्ह ऊर्फ र असल्यामुळे पहिल्या न्ह चा पाठीमार्गील अ मुळे पूर्व सर्वर्गल्व येऊन देव+अ +न्ह अशी स्थिति झाली. अनेक रानटीभाषांत हूऱ चा वू आणि वू चा उ होत असतो. तो च स्वभाव रानटी आर्याच्या ही भाषेचा होता. सबव दुसऱ्या न्ह चा उ होऊन देव+अ+उ अशी स्थिति झाली. र चा उ होतो हैं अतो रोः या सूत्रांत पाणिनी सांगतो. परंतु र चा उ कां होतो हैं तो सांगत नाहीं. स् चा उच्चार जुनाट रानटी आर्याच्या भाषेत न्ह होता व न्ह=न्ह चा वू=उ असा बदल ते करीत हैं पाणिनीला माहीत नव्हते. पण स् चा र होतो व इच्चा उ होतो हैं तो विचक्षण वैयाकरण पहात होता. आणि जें त्यानें भाषेत प्रत्यक्ष पाहिलें तें त्यानें काळजीपूर्वक नमूद करून देविलें. हा त्याचा आस्थेवाईकपणा सध्यां आपल्या फार उपयोगी पडतो. कारण तो जी स्थिति नमूद करतो व जे बदल दाखल करतो त्यांतरून भाषेचा पूर्वीचा इतिहास कल्प्यास मार्ग होतो. एणेप्रमाणे देव+अ+उ अशी स्थिति प्राप्त होऊन द्विवचनाचें देवौ हैं रूप पाणिनीकालीं व वैदिक-कालीं साधे. देवौ द्वाणजे दोन देव. देवौ रूप होतांना पहिल्या न्ह चा अ होई व दुसऱ्या न्ह चा उ होई. दुसऱ्या न्ह चा ही कित्येक रानटी आर्य पूर्वसर्व च करीत, द्वाणजे देव+अ+अ अशी स्थिति येऊन देवा असें द्विवचनाचें दुसरें रूप बने.

C आतां त्रिवचनाचें ( कारण रानटी आर्याना तीनपर्यंत च अंख मोजतां येत होते ) ऊर्फ ज्याला पुढे पाणिनी बहुवचन द्व्यां भूगिला व आपण अनेकवचन द्व्यां त्याचें पृथक्करण करू. रानटी आर्य तीन देव दाखवावयाला एकसंख्यावाचक स्=न्ह हा प्रत्यय देव शब्दास तीनदां लावीत. म्हणजे देव+स्+स्+स् अशी स्थिति प्राप्त होई. पहिल्या स् चा न्ह होऊन पूर्वसर्व अं होई आणि तिसऱ्या स् चा न्ह होऊन उपसर्जनीय बने. म्हणजे देव+अ+स्+अशी स्थिति होऊन देवासः हैं त्रिवचनाचें रूप निर्माण होई. किंवा पाहिल्या

स् चा न्ह व अ होऊन दुसऱ्या दोन्हीं सं चा न्ह व उपसर्जनीय होई आणि देव+अ+ः + ३ अशी स्थिति बनून देवाः हें विवचनाचें दुसरे रूप साधे. देवः या रूपांत एक स आहे, देवौ त दोन स आहेत व देवाः त तीन स आहेत. श्या स प्रत्ययाचा अर्थ एक व्यष्टून आपण अनुमान बसविलें. श्या अनुमानाला एक प्रत्यक्ष पुरावा ही आहे. संस्कृत व सपादि अशीं दोन अव्यये अगदीं जुनाठांतल्यापैकीं आहेत. पहिल्याचा अर्थ एकवेळ व दुसऱ्याचा अर्थ एकदम असा आहे. देव्ये दोन्ही शब्दांत स चा अर्थ एक असा आहे हें निश्चित. अनेकवचनाचें तिसरे रूप देवे. हें रूप देवासः व देवाः या रूपांहून जुने. अस्मे, युष्मे, सर्वे, वैगेरे सर्वनामांत हें एकारांत रूप वैदिकभाषेत येते. हें एकारांत रूप पैशाचीभाषेत आढळते, जसें पुलिशो. याची साधनिका वरच्या दोन्ही रूपांच्याहून निराळी आहे. देवासस् या रूपांत स=ह=अ असे आदेश होतात. देवे या रूपांत स=ह=अ=य=इ असे आदेश होऊन देव+स+स=देव+अ+ह+इ अशी स्थिति बने व देवे हें रूप निष्पत्र होई. अनेकवचनाचें चवये रूप देवौः याची साधनिका अशीः— कोणता ही अवसानीचा अप्रगृह्य स्वर विकल्पे अनुनासिक असे. त्यामुळे देवाह या रूपांतील अन्त्य आ अनुनासिक उच्चारीत, व्यणजे देवौह असा उच्चार होई. श्या अनुनासिकाचा उच्चार न होऊन देवान्ह असें रूप होई. अन्त्य ह चा लोप होऊन देवान् हें रूप बने.

९. आतां द्वितीया साधनिके करितां घेऊ. द्वितीयेपासून सप्तमी पर्यंतच्या विभक्त्यांचीं रूपे साधताना प्रथमारंभीं असा इशारा देणे हट आहे कीं, प्रथमेच्या तिन्हीं वचनांचीं रूपे हतर विभक्त्यांच्या रूपांना आधार आहेत, व्यणजे त्यामुळे रूपांना कर्म, करण, संप्रदान, अपादान, इत्याद्यर्थक प्रत्यय लागून वाकीच्या विभक्त्यांचीं रूपे सिद्ध होतात. देव याचे प्रथमैकवचन देवस् याला म् प्रत्यय लागून देव+म्=देवह+म् अशी स्थिति होई व ह चा पूर्वसवर्णांत लोप होऊन देवम् असें द्वितीयैकवचनाचें रूप साधे. त्या च प्रमाणे देवौ+म्=देवौम् अशी स्थिति होऊन अन्त्य म् चा लोप होई व देवौ हें द्वितीया द्विवचनाचें रूप साधे. प्रथमेच्या अनेकवचनाचें देवौः व्यणून नें चवये रूप.

संगितले तें आधाराला घेऊन देवाँः+ म् अशी स्थिति होई व अनुनासिकाचा न् होऊन आणि अन्य म् चा लोप होऊन देवान् हें वैदिकरूप वने. म् प्रत्ययाचा अर्थ निर्जीव वस्तु, सजीव किंवा सामर्थ्यान् वस्तुमें असमर्थ किंवा निर्जीव वस्तुवर प्रयापार चालविलेली वस्तु.

१० द्वितीयेपुढील ज्या विभक्त्या त्यांची हि रूपें प्रथमेच्या रूपांना प्रत्यय जोडून होत. प्रथमेच्या रूपांनी एक, दोन व तीन या संख्यांचा बोध होई व बाकीच्या विभक्त्यांच्या प्रत्ययांनी कर्म, करण, संप्रदान इत्यादि अर्थ दाखविले जात, त्यांना वचनांचे संख्यादर्शक प्रत्यय निराळे लावण्याची जरूर नसे. तात्पर्य, वचनांचे प्रत्यय निराळे व विभक्त्यांचे प्रत्यय निराळे. वचनांने प्रत्यय एकदां प्रथमा विभक्ती साधताना लावती व त्या विभक्तीच्या रूपांवर इतर विभक्त्यांच्या प्रत्ययांची कलमें करीत. तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या एकवचनीं आणि पष्ठी व सप्तमी यांच्या तिन्ही वचनीं स्य या जुनाट शब्दाचीं स्वैन, स्या, स्ये, स्यै, स्यस्, स्यास्, स्यत्, स्य, स्योस्, स्याम्, स्यु, स्यि, स्यौ इत्यादि रूपें लागत. आणि तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनीं व त्रिवचनीं भ्याम्, भ्यस्, भिस् इत्यादि भादि प्रत्यय लागत. तृतीयादि विभक्त्यांची साधनिका अशी:-

( १ ) देवस्+स्येन=देवह् श्येन=देवश्येन=देव येन=देव एन = देवेन  
( पूर्वसर्वा )

\* स्य चा हा व हा चा य होतो. तृतीयैकवचनाचा जो टा प्रत्यय तत्स्थानीं हन आदेश होतो, असें पाणिनी सांगतो. हा इन ( वस्तुतः एन ) कोडून कसा आला तें त्याला माहीत नाही.

( २ ) देवा+भ्याम् = देवाभ्याम्

\* तृतीया. चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनाचे रूप साधताना प्रथमेच्ये द्विवचन द्वौ हें आधाराला न घेतां, जुनें देवा हें रूप आधाराला घेऊन त्याला भ्याम् प्रत्यय जोडीत. भ्याम् प्रत्ययाच्या आधीं अंगस्य दीर्घः स्यात्

असें पाणिनी सांगतो. देवा या जुनाट रूपाला भ्वाम् प्रत्यय लागतो हैं त्याला माहीत नाहीं.

( ३ ) देवे + भिस् = देवेभिः = देवेहः = देवैः

\* भ चा हू होतो. भिस् प्रत्ययाच्या स्थानीं ऐस् आदेश होतो म्हणून पाणिनी सांगतो. भि चा ऐ कां व कसा होतो हैं त्याला माहीत नाहीं. ए + ह चा संधि ऐ असा जुनाट भाषेत होत असे.

( ४ ) देवस् + स्य = देवह् + श्य = ( ह चा अ होऊन व श्य चा य होऊन ) देवा + य = देवाय.

\* ए प्रत्ययाच्या स्थानीं य आदेश होतो व अंगाला दीर्घत्व येते असें पाणिनी सांगतो. य प्रत्यय कसा आला व अंगाला दीर्घत्व कां येते हैं पाणिनीला माहीत नाहीं.

( ५ ) देवाभ्याम् तृतीया द्विवचनाप्रमाणे.

( ६ ) देवे + भ्यस् = देवभ्यः

\* देवे या जुनाट रूपापुढे भ्यस् प्रत्यय लागला आहे. बहुवचने शाल्येत् श्यागजे भ्यस् प्रत्यय पुढे असतां अंगाचा एकार होतो, असें पाणिनी सांगतो. एकार कां येतो ते पाणिनीला माहीत नाहीं.

( ७ ) देवस् + स्यत् = देवह् + स्यत् = देवा श्यत् = देवायत् = देवाभत् = देवात्

( ८ ) तृतीया द्विवचनाप्रमाणे.

( ९ ) देवस् + स्य = देवह् + स्य = ( ह चा पूर्वसर्वण होऊन ) देवस्य.

( १० ) देवअ + स्योस् = देवअ + श्योस् = देवअ + योस् = देवअ + ओस् = देवय् + ओस् = देवयोः

\* ओस् प्रत्ययामाणे अंगाला एकार होतो म्हणून पाणिनी सांगतो. वस्तुतः द्विवचन देवअभ असें आहे. देवअभ चै देवअ. अचा य होऊन देवय्.

( ११ ) देवान् + याम् = देवान् + व्याम् = देवान् + याम् =  
देवान् + आम् = देवानाम्.

ऋ आम् प्रत्ययाला नुमागम होतो व्याणून पाणिनी सांगतो.

( १२ ) देवस् + स्थि = देवह + स्थि = देवह + स्थि = देव + ह =  
देह.

ऋ पाणिनी ह अप्त्यय देतो.

( १३ ) पर्वी द्विवचनाप्रमाणे.

( १४ ) देवे + स्यु = देवेष्यु = देवेषु.

ऋ अंगाला एकार होतो व्याणून पाणिनी लिहितो.

( १५ ) देव + स् = देवह = देवअ च

ऋ संबोधन व्यणजे दुराद आव्हान नें असतांना अंत्य स्वर प्लुत होतो. ह चा सर्वां अ होऊन देवअभअ असें रूप झालें. स चा लोप होतो व्याणून पाणिनी सांगतो. नसा प्रकार नस्तुन, नीन सु चे नीन अ होऊन संबोधनी त्रिमात्राक प्लुत अ होतो.

९ वरील पृथकरणाचा आतां समाजदृष्टचा अर्थ करू. अर्थ करण्याला सुलभ जावें म्हणून देव या शब्दाचीं जुनाट आर्यभाषेत, वैदिक-भाषेत व पाणिनीयभाषेत आठ हि विभज्यांत एकंदर जीं रूपे सांपडलीं ती सर्व एकेटिकाऱ्यां नमृद करतों.

एक	द्वि.	त्रि.
१ देवः	देवौ, देवा	देवाः, देवासः, देवे, देवाँः
२ देवम्	देवौ, देवा	देवान्
३ देवेन, ( देवया )	देवाभ्याम्	देवेभिः, देवैः
४ देवाय	देवाभ्याम्	देवेभ्यः, देवे
५ देवात	"	" देवे
६ देवस्य	देवयोः	देवानाम्
७ देवे देवा	"	देवेषु
८ देव ते	देवौ ते	देवाः ते ह. ह. ह.

एकवचनात्मा आठ हि विभन्नत्यांतं देव हैं एक च रूप आहे. द्विवचनात्मांत देवौ व देवा अशीं दोन रूपे आहेत. द्वग्ने वैदिककालीं हीं दोन्हीं रूपे बोलण्यांत येत व दोन्हीं रूपे शिष्ट समजां जात. त्यांतल्या त्यांत देवा हैं रूप जुनाट समजत. अर्थ नीट उलगडण्याकरितां मराठींतील एक दोन उदाहरणे घेऊ. शिष्ट मराठींत माणसें असें रूप येतें. परंतु कोंकणांतील बालूंच्या मराठींत माणसां असें रूप येतें. याचा अर्थ असा कीं, हीं दोन रूपे योजगार समाज शिष्ट व अशिष्ट असे दोन आहेत. समजा कीं, हीं दोन रूपे योजगार दोन समाज एकवट्टन गेले असून दोन्हीं समाज पाश्चायीवर आहेत व दोघांना शिष्ट हीं संज्ञा आहे. हा च प्रकार वैदिक-कालीं ज्ञाला. देवौ बोलणारा एक समाज होता व देवा बोलणारा दुसरा आर्थसमाज होता. देखे तुल्यबल असून दोघांचा भिलाक ज्ञाला व भावेन दोन शिष्ट रूपे शिरलीं. मराठींतील दुसरे एक प्रत्यन्तर घेऊ. ज्ञानेश्वरीभावेन सुंदरे गोपुरे असा प्रयोग येतो व वर्तमान मराठींत सुंदर गोपुरे असा प्रयोग होतो. कोण्या वर्तमान कवीने छंदः-सुखार्थ किंवा हौसेखानर एका च काळ्यांत सुंदर व सुंदरे असे अनेकवचनीं दोन्हीं प्रयोग केले तर त्यापासून अर्थ असा निष्पत्र होईल कीं, दोन्हीं प्रयोग शिष्ट असून, एक दुसऱ्याहून जुनाट आहे. सामाजिक-दृष्ट्या अर्थ असा होईल कीं, कालाचें बहुत अंतर असणारे असे दोन समाज होते व एक दुसऱ्याचा वंशज होता. हा च दाखला वैदिक-कालींन समाजाला हि लावतां येईल. देवा रूप योजगारा समाज देवौ रूप योजगान्या समाजाहून कालानें अंतरित असून जुनाट होता, तत्रापि वंशानें एक होता. प्रथमा विवचनाचीं चार रूपे आहेत. पैकीं देवासः याचा संक्षेप देवाः असल्यामुङ्गे वस्तुतः भिन्न अशीं तीन च रूपे आहेत. पैकीं देवाः हैं रूप देवाः या रूपाचा अनुनासिक पर्याय आहे. जुनाट रानटी आर्यानि देवाः व देवे असे नित्र प्रयोग करणारे दोन समाज असून, शिगाय देवासः हैं रूप योजगारा निसर्ग हि एक समाज होता आणि या तीन जुनाट समाजांचा मिलाऊ दोऊन वैदिक-समाज तनाया. द्विवचनाचीं दोन भिन्न रूपे योजगार दोन भिन्न समाज

होते द्विन् सांगितलें, देवौवाल्यांचा एक समाज व देवावाल्यांचा दुतरा समाज. हे दोन समाज देव शब्द द्विवचनीं दोन भिन्न तज्ज्ञानी असा चालवीतः-

१	२
१ देवौ	देवा
२ देवौ	देवा
३ देवौभ्यां	देवाभ्याम्

दोन्ही समाजांचा मिलाफ झाल्यावर दोन्ही समाजांच्या भाषांचा हि मिलाफ झाला व दोन्ही भाषांतील उच्चाराला सुकर अशीं रूपें संमिश्र समाजांत शिळ्क राहून प्रवलित झालीं. प्रथमा व द्वितीया यांच्या द्विवचनीं देवौ हें रूप संमिश्र समाजाला उच्चारसुलभ वाटलें आणि तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनीं देवाभ्याम् हें रूप सुलभ वाटलें. हा च प्रकार अनेकवचनाच्या संवंधाने झाला. उपयुक्त तीन समाज देव शब्द अनेकवचनीं तीन तज्ज्ञानीं चालवीतः-

१	२	३
१ देवाः	देवे	देवैः
२ देवाःम्	देवेम्	देवान्
३ देवाःभिः	देवेभिः	देवान्भिः
४ देवाःभ्यः	देवेभ्यः	देवान्भ्यः
५ देवाःम्	देवेयाम्	देवानाम्
६ देवाःसु	देवेषु	देवान्सु

तिघांचा मिलाफ झाल्यावर संमिश्र समाजाने उच्चाराला सुकर अशीं रूपें तेवढीं टेविलीं आणि वाकीच्यांना रजा दिली. संमिश्र समाजाने आगजे वैदिकसमाजाने प्रथमेचैं देवाः हें रूप टेविलें, द्वितीयेचैं देवान् हें रूप टेविलें, तृतीयेचैं देवेभिः हें रूप टेवून शिवाय त्याहून सुलभ असें देवैः हें नवे रूप घडविलें, चतुर्थीचैं देवेभ्यः रूप पसंत केलें, आणि पाची व सप्तमी यांचीं देवानाम् व देवेषु हीं रूपें घेवलीं. हीं रूपें पसंत करण्यांत उच्चारसौलभ्याकडे जशी दृष्टी होती तशीच अनेक

विभन्नत्यांत एकाच उच्चाराचीं जीं रूपे होतीं त्यांना हि वगळण्यांत आलें. भ्याम् च्या पाडीमार्गे देवा हें रूप कां आणि भ्यस् च्या पाडीमार्गे देवे हें रूप कां, देवान् या द्वितीयेच्या व देवानाम् या पष्ठीच्या रूपांत न अक्समात् काय द्व्यगृन घुसला इत्यादि शंकांचें निवारण वरील पृथक्करणानें व अर्थनिवेशनानें होतें. नाहीं तर पाणिनीच्याप्रमाणे कोरडीं कारणे देऊन समाधान मानावें लागतें. भ्याम् च्या पाडीमार्गे अंगाला दीर्घत्व येतें, भ्यस् च्या मार्गे अंगाचा एकार होतो, षष्ठीच्या अनेकवचनीं नुमागम होतो आणि द्वितीया अनेकवचनीं अस् प्रत्ययाच्यायेवजीं आन् प्रत्यय येतो, अशीं कांहीं तरी समजूत करून घ्यावी लागते. पाणिनीची परिभाषा एकीकडे सारिती द्व्यगजे, कित्येक प्रत्ययामार्गे देव शब्दांचें देवा असें रूप होतें व कित्येक प्रत्ययामार्गे देवे असें रूप होतें व कित्येक प्रत्ययामार्गे देव असें च रूप रहातें एवढें च पाणिनी सांगतो हें उघड दिसतें. एका देव शब्दाचीं देवाः, देवान्, देवानाम्, देवेभ्यः अशीं आकारीं, नकारीं व एकारीं रूपे होतात एवढें च पाणिनी सांगतो. परंतु या कोरक्षा सांगण्यानें समाधान होत नाहीं. हीं भिन्न रूपे योजिणारे भिन्न समाज होते, देव हा एक च शब्द ने निरनिराक्षया तन्हांगीं चालवीत व द्या भिन्न समाजांचा मिलाफ होऊन प्रत्येक भाषेंतील उच्चारसुलभ रूपे संमिश्र वैदिकभाषेंत राहिलीं इत्यादि परंपरा कळली द्व्यगजे जें समाधान होतें तें असें असें आहे एवढचा कोरक्षा सांगण्यानें होत नाहीं.

१० भिन्न भाषा बोलणाऱ्या भिन्न समाजांचे संमिश्रण होऊन वैदिकसमाज निर्माण झाला या बाबीच्या सिंधर्थ वैदिकभाषेंतील आणीक कांहीं शब्दांचे परीक्षण करू. तस्थिवस् हा शब्द, याचीं रूपे येणेप्रमाणे:-

	१	२	३
१ सर्वनामस्थान	तस्थिवान्	तस्थिवान्सौ	तस्थिवांसः
२	तस्थिवांसम्	"	तस्थुषः
३	तस्थुषा	तस्थिवद्भ्रच्याम्	तस्थिवद्भ्रिः
४	तस्थुषे	"	तस्थिवद्भ्रयः
५	तस्थुषः	"	"
६ भ्रंशा	"	तस्थुपोः	तस्थुपाम्
७ तस्थुषि	"		तस्थिवत्तु
८ तस्थिवन्			

या रूपावलींत रूपांचे तीन भेद आहेत. (१) कित्येक रूपे तस्थिवान्स् या अंगावरून साधलेलीं आहेत; (२) कित्येक तस्थुष् या अंगावरून निधालीं आहेत व कित्येक नस्थिवत् या अंगावरून बनलीं आहेत. हा असा विविध प्रकार कां? पाणिनी सांगनो कीं, हे असें होतें. कोरें होतें तें हि तो सांगनो. हा तीन प्रकारांचे पद, भ व सर्वनामस्थानविशिष्ट, असें त्यांतें तीन वर्ग हि केले आहेत. परंतु, एका च मूळ शब्दांच्या २१ रूपांच्या ह्या अशा तीन तज्ज्वला कां याचा खुलासा त्यांने केला नाहीं. वैदिकसमाजापूर्वी अशी स्थिति होती कीं, उष्, इवान्स् व इवत् असे तीन निरनिराळे प्रत्यय लिटाला लावून तीन निरनिराळीं कृदन्तें बनविगारे तीन निरनिराळे समाज होते. तस्थिवान्स् वाले आपलें कृदन्त एणेप्रमाणे चालवीतः-

१	२	३
१ तस्थिवान्	तस्थिवान्सौ	तस्थिवान्सः
२ तस्थिवांसम्	तस्थिवांसौ	तस्थिवान्सः
३ तस्थिवांसा	तस्थिवांभान्	तस्थिवांभिः
७ तस्थिवांसि	तस्थिवांसोः	तस्थिवांषु

तस्थुष् वाले आपलें कृदन्त असें चालवीतः-

१	२	३
१ तस्थुष्	तस्थुषौ	तस्थुषः, तस्थुष्
	तस्थुष्	
२ तस्थुषम्	"	" "
३ तस्थुषः	तस्थुष्मा म्	तस्थुष्मिः
७ तस्थुषि	तस्थुषोः	तस्थुष्मुः

तस्थिवत् वाल्यांचे कृदन्त असें चालेः-

१	२	३
१ तस्थिवत्	तस्थिवतौ	तस्थिवतः, तस्थिवत्
	तस्थिवत्	
२ तस्थिवतम्	"	" "
३ तस्थिवता	तस्थिवत्मा म्	तस्थिवत्मिः
७ तस्थिवतः	तस्थिवतोः	तस्थिवत्मुः

लिट्पास्त्रन झालेल्या कृदन्ताचे पूर्ववेदिक तीन समाजांत असे तीन प्रकार असत. हे तीन समाज एकवटल्यावर संमिश्र वैदिकसमाजांने तिन्ही प्रकारांनुन उज्ज्वराटा सुलभ अशी रूपे निवडून पाणिनींने दिलेली रूपे योजण्याचा प्रधात पाडला. सभा भरवून व कायदा करून प्रधात पाडला असे नव्हे. संमिश्र समाजांच्या बोलण्याच्या घसटीमध्ये ती ती रूपे त्या त्या ग्रन्थ्यामार्गे लावण्याचा, संमिश्र समाजाच्या स्वभावानुसार व लकडीनुसार सहज ओघाओघांने प्रधात पडला इनकै च. वैयाकरण व शास्त्रिक जेव्हां शाश्वतविचार व रूपविचार करून लागले नेहां एका च शब्दाच्या २१ रूपांत तीन भेद दिसतात असें त्यांच्या लक्षांत आलें. त्या काळीं त्या भेदांचे कारण पहाण्याकडे कठ नव्हता.

वर्तमानकाळीं कारणे शोधण्याकडे लक्ष असल्यामुळे, आपण शा  
मेदांवैं कारण देण्याचा यत्न करतो. शा तीन समाजांब्या भाषेतील  
रूपांची वांटणी एकदीसांपैकीं कोणकोणत्या स्थळीं झाली तें पहाण्या-  
सारखें आहे. तस्थिवान्स्‌वात्मांगा सर्वनामस्थानांचीं पांच रुपे आलीं.  
तस्थुष्वात्म्यांच्या वाटणीस संबंध भ घणजे स्वरानें किंवा व वै या  
प्रत्ययांचा प्रारंभ होतो तपत्प्रत्ययान्त रुपे आलीं. आणि तस्थिवत्-  
वात्मांच्या हिंस्त्रास संबंध पद घणजे घ्यंजनानें ज्याचा प्रारंभ होतो  
तपत्प्रत्ययांत रुपे आलीं. ही लिंगिय वांटणी अगदीं सार्वविक आहे.  
वांटणीचे कारण दुसरे निसरे काहीं युढ नसून, फक्त उच्चारसौकर्य हें  
आहे. स्वरांगीं व य वै ज्याचा प्रारंभ होतो त्या प्रत्ययाच्या मानगु-  
टीस तस्थुष् हें अंग वेश वसते घणून भ चा प्रांत तस्थुष् या अंगानें  
वनला. घ्यंजनादि प्रत्ययांच्या खांचावर तस्थिवत् हें अंग नामी वसते  
घणून पद चा प्रांत तस्थिवत् या अंगानें व्यापिला. आणि वार्की राहि-  
लेल्या सर्वनामस्थानीं टोलेजनं तस्थिवान्स् या अंगाची स्थापना झाली.  
ही वांटणी कां झाली हे कळले घणजे भग द्वितीयेच्या द्विवचनानंतर  
तस्थिवान्स् शब्द द्वितीयेच्या अनेकवचनीं तस्थिवान्स् हें बडे रूप सोडून  
एकदम तस्थुषः हें नमते रूप कां धारण करतो व तृतीयेच्या द्विवच-  
नाला पोहोचवला असतां ताटकू तस्थिवत् हें निसरे च सोंग कां घेतो  
या घमत्कारांचे इंगित कळते. शा सोंगाचे खरे गुद्य पाणिनीला कळले  
नसल्यामुळे, तस्थिवत् शब्दावासून तस्थुष् शब्द संप्रसारणानें व इलो-  
पानें त्यानें चिद्र केला आणि तस्थिवत् शब्द स् स्थानीं त् आणून व  
अन् चा लोप करून बनविला. वस्तुतः निन्ही एकवटणारे समाज  
सवंश्य होते. एक समाज तस्थ् या अंगाला उजू प्रत्यय लावी, दुसरा  
इवान्स् प्रत्यय लावी, आणि तिसरा स् चा सर्वर्ग जो त् त्याचा स्वीकार  
करून इवत् प्रत्यय लावी.

११ आतां देव शब्दाप्रमाणे तस्थिवान्स् किंवा तस्थिवान्स्,  
तस्थुष् व तस्थिवत् या तीन शब्दांच्या रूपांच्या मिसळीनें जी रूपावली  
वैदिककाळीं व विशेषः पाणिनीयकाळीं बनाई निची साधनिका इतों.  
सर्वनामस्थानीं तस्थिवान्स्, भरथांचीं तस्थुष् व पदस्थानीं तस्थिवत् हीं  
अंगे घज्ज साधनिका होते, हें लक्षांत डेवणे अवश्य आहे.

( १ ) तस्थिवांत् + स् = तस्थिवान्स्त्स् = ( दोन्ही स् चा लोप होऊन ) तस्थिवान्

\* पाणिनी तस्थिवत् असा मूळ शब्द धरतो व अंत्याला ईर्धव व नुमागम करून तस्थिवान्स् हें अंग तयार करतो. तस्थिवांस् किंवा तस्थिवान्स् असा उच्चार कांहीं काल होऊन, नंतर स् चा लोप होऊन तस्थिवान् हें रूप वैदिककालीं ज्ञालें.

( २ ) तस्थिवांस् + स् + स्=तस्थिवांस् + अ + उ=तस्थिवांसौ.

\* अ + उ यांचा संधि अउ ल्यणजे औ असा पूर्वी वैदिककालीं होत असे. एललंबंधक विवेचन “ वृद्धि व गुग ” या निवंधांत सविस्तर केलें आहे.

( ३ ) तस्थिवांस् + स् + स् + स्=तस्थिवांस् + अ + : + : = तस्थिवांसः

( ४ ) तस्थिवांस् + अम्=तस्थिवांसम्

\* अकारान्त शब्दापुढे म् प्रत्यय व अकारान्तेतर शब्दापुढे अम् प्रत्यय. पाणिनी अम् प्रत्यय मूळ धरतो व अकारान्त शब्दाच्या टि चा लोप करून देवं हें रूप साधितो.

( ५ ) तस्थिवांसौ + म्=( म् लोप करून ) तस्थिवांसौ.

( ६ ) तस्थुषस् + म्=( म् लोप ) तस्थुषः

( ७ ) तस्थुष् + स्या = तस्थुष् + श्या = तस्थुष् = या = तस्थुष् + आ=तस्थुषा.

( ८ ) तस्थिवत् भ्याम्=तस्थिवदभ्याम्

\* तस्थिवत् शब्दाचें प्रथमा द्विवचन तस्थिवत् जुनाट भाषेत होत असें हें पाणिनीस माहीत नाहीं. सबब, पद-संबंधक कार्य असतां तस्थिवत् हें अंग धरावें असें तो सांगतो. कां धरावें तें कारण अर्थात् सांगत नाहीं.

( ९ ) तस्थिवत्+भिस्=तस्थिवद्धिः

\* तस्थिवत् शब्दाचें प्रथमेचें अनेकवचन तस्थिवत् असें जुनाटभाषेत होई.

- ( १० ) तस्थुष्+स्ये=तस्थुष्+ये=तस्थुष्+ए=तस्थुषे.
- ( ११ ) तृतीया द्विवचनाप्रमाणे  $4 \times 2$
- ( १२ ) तस्थिवत्+भ्यस्=तस्थिवद्यः
- ( १३ ) तस्थुष्+स्यस्=तस्थुष्+ह्यस् ( यस्=अस् )=तस्थुषः
- ( १४ ) तृतीया द्विवचनाप्रमाणे  $5 \times 2$
- ( १५ ) चतुर्थी लिवचनाप्रमाणे  $5 \times 2$
- ( १६ ) पंचमी एकवचनाप्रमाणे  $6 \times 1$
- ( १७ ) तस्थुष्+स्योस्=तस्थुष्+ह्योस्=तस्थुष्+योस्=तस्थुष्+ओस्=तस्थुषोः
- ( १८ ) तस्थुष्+स्याम् ( ह्याम्=याम्=आम् )=तस्थुषाम्
- ( १९ ) तस्थुष्+स्यि ( ह्यि=यिं=इ )=तस्थुषि
- ( २० ) पष्ठी द्विवचनाप्रमाणे  $7 \times 2$
- ( २१ ) तस्थिवत्+स्यु=तस्थिवत्सु.
- ( २२ ) तस्थिव ३ न्

ऋं संबोधनार्थं तस्थिवान् यांतील दीर्घं द्विमात्राकं टिच्या ऐवजीं क्रिमात्राकं प्लुतं अ उच्चारीत. तस्थिवान् या रूपांतील शेवटील आ चा न्हस्वं होतो क्षणजे अ होतो असें पाणिनी सांगतो.

व्यंजनांतं सर्वं शब्दं या तस्थिवस् शब्दाप्रमाणे सर्वनामस्थानं, भथं पदं अशा विभागानें चालतात. यांत खीलिंगी शब्दं पुंलिंगी शब्दाप्रमाणे च चालतात. खीलिंगाचे वैभक्तिक निराळे प्रत्यय नाहींत ही बाब लक्षांत डेवण्यासारखी आहे. अकारांत पुंलिंगी शब्दं व व्यंजनान्त शब्दं यांच्या प्रत्ययांची तुलना करू. प्रथमा व द्वितीया यांचे प्रत्यय दोन्ही शब्दांना सारखे सूक्ष्म हे वाहिन, त्यांत बदल नाहीं. पदस्थानीय प्रत्यय दोन्ही शब्दांना भ्याम्, भिस् व भ्यस् हे सामान्य अहेत, त्यांत हि बदल नाहीं. भस्थानीय प्रत्ययांत मात्र भेद आहे तो आलील तरत्यांत देतों:-

अकारान्त	व्यंजनात
३ × ?	स्येन
४ × ?	स्ये

५ × १	स्वत्	स्यस् -
६ × १	स्व	स्वस् -
६ × २	स्योत्	स्योत् =
६ × ३	स्वाम्	स्याम् =
७ × १	स्ति	स्ति =
७ × २	स्योस्	स्योस् =
७ × ३	स्तु	स्तु =

अकारान्त पुंलिंगी शब्दांच्या व व्यंजनान्त शब्दांच्या प्रत्ययांमध्ये असा भेद कां? भेदाचे कारण एक च संभवते. तेहें कीं, पूर्ववैदिक आर्यसमाजात एक भाषा केवळ स्वरान्त शब्दांची असे व दुसरी भाषा व्यंजनान्त शब्दांची असे. संहस्र शब्दालेखीज कडून मराठीत प्रायः प्रत्येक शब्द जसा स्वरान्त असतो तसा प्रकार प्रायः एका पूर्ववैदिकभाषेवा असे. आणि दुसर्या पूर्ववैदिकभाषेत प्रायः सर्व शब्द हिंगर्जीतिल्याप्रमाणे व्यंजनान्त असत. स्वरान्त वेऊणाऱ्या समाजावा व व्यंजनान्त वोलणाऱ्या समाजाचा विडान होऊन वैदिकवनाज वरड.

१३. आतां स्वरान्त शब्दांपैकीं अकारान्तेतर शब्द विवेचनार्थ घेऊ. ह, ई, उ, ऊ, ऊ, ए, ऐ, ओ, औ व आ असे अकरा स्वर शब्दांच्या शोवर्टीं असतात. नमुळ्याकरितां हरि हा पुंलिंगी शब्द घेतो.

	१	२	३
१	हर्तिः, हर्दिः	हरी हर्थी	हरयः, हर्यः, हरीन्
२	हरिम्	हरी, हर्थी,	हरीन्
३	हरिणा	हरिम्याम्	हरिभिः
४	हरथे	"	हरिभ्वः
५	हरे:	"	"
६	"	हर्थोः	हरीणाम्
७	हरौ	"	हरिषु
८	हरे		

( १ ) हरि+स्=हरि+ह्=हरिः , हरिः

\* हरिः व हरिः अशीं दोन रूपे होत. अणो ५ प्रगृ-  
द्यस्यानुनासिकः या सूत्राचें विवरण व अनुवृत्ति भट्टो-  
जीनें अशी केली आहे. अप्रगृद्यस्य अणः अवसाने  
अनुनासिकः वा स्यात्. अप्रगृद्य अण् अंतीं विकल्पाने  
अनुनासिक होतो. प्रायः प्रत्येक स्वर अनुनासिक उच्चा-  
रण्याचा किंत्येक पूर्व वैदिकसमाजांचा स्वभाव होता.  
ते हरिः हैं रूप हरिः असे सानुनासिक उच्चारित, सबव  
ते एथे पुढे साधनिकेत उपयोगी पडणार द्विणून दिलें आहे.  
कोंकणे किंवा गुजराथी खिया ज्याप्रमाणे सर्व च स्वर  
सानुनासिक उच्चारात त्याप्रमाणे सानुनासिक उच्चार  
करणारा एक पूर्व वैदिकसमाज होता.

( २ ) हरि+स्+स्=हरि+अ+उ=हर्यौ

हरि+स्+स्=हरिः = हरिहि = हरिइ = हरी

\* न्ह = ह चा पूर्वसर्वत्व पावण्याचा स्वभाव आहे.

\* औ स्थानीं इ आदेश येतो द्विणून पाणिनी सांगतो.

( ३ ) हरि+स्+स्+स्=हरि + अ + ह् + ह् = हर्यः=( र्य उलग-  
डून ) हरयः

हरिः+स्+स्+स्=हरिः + इ + इ + ह्=हरी हैंहरीन्

( ४ ) हरि + म् = हरिम्

( ५ ) हरि + स् + स् + म् = हरिः + ह् + ह् + म् = हरिः  
+ : + म् = ( म लोप ) हरिहि = हरी

( ६ ) हरीन् + म् = हरीन्

\* अस् स्थानीं न् येतो द्विणून पाणिनी सांगतो.

( ७ ) हरिः + स्या = हरिहि + श्या = हरिं श्या = हरि या = हरि  
आ = हरिशा = हरिणा

\* रि तीळ इ अनुनासिक असल्यामुळे आ प्रत्ययाचा  
उच्चार हरिणा असा होऊन वैदिककालीं हरिणा असा झाला,

म्हणजे अनुनासिकाचा ण झाला. आ स्थानीं ना आदेश होतो व्याणु पाणिनी सांगतो. कां होतो तें सांगत नाहीं.

(८) हरी + भ्याम् = हरीभ्याम् = हरिभ्याम्

\* उच्चारसौकर्यार्थ व संयोगपरत्वामुळे दीर्घ री चा न्हस्व रि झाला आहि.

(९) हरिस् + स्ये = हरि + ह्ये = हर्ये ( ह्ये=ये=ए ) = ( उलगडून ) हरये

\* गुण होऊन ए प्रत्यय लागतो व्याणु पाणिनी सांगतो.

(१०) हरिस् + स्येस् = हरि + एस् = हर्येः ( साधा उच्चार ) हरेः

(११) हरिस् + स्येस् = हरेः

(१२) हरी + स्योस् = हरी + ओस् = हर्योः

(१३) हरीः + स्याम् = हरीणाम्

(१४) हरिस् + स्यौ = हर्यौ = ( उलगडून ) हरौ

(१५) हरिन् + स्यु = हरिष्यु = हरिष्यु = हरिषु

\* हरीष्यु यांत ज्यु हा संयोग पुढे असल्यामुळे मार्गील

ई न्हस्व उच्चारिली तरी चाले, सबव न्हस्व होऊन हरिष्यु = हरिषु असें रूप उच्चारूल लागले.

(१६) हरे !

\* स्पष्ट व जोरकस संबोधानार्थ प्लुत इ पेक्षां प्लुत ए स्वीकारला.

इकारान्त पुंलिंगी शब्दांप्रसारेण च उकारान्त पुंलिंगी शब्द चालतात. यांत प्रथमा द्विवचनाचीं दोन व त्रिवचनाचीं तीन रूपे आहेत. पैकीं हर्यः व हरयः हीं एका च समाजांतील जुरींनवीं रूपे आहेत. त्या समाजांत प्रथमेचीं रूपे सानुनासिक व निरनुनासिक उच्चारणारे हि दोन भेद होते. त्या इकारान्त पुंलिंगी शब्दांत भस्थानीं व्याणजे तृतीया, चतुर्थी, पंचमी द्यांच्या एकवचनीं आणि पष्ठी व सप्तमी इतक्या स्थानीं स्यफासून निघालेले खालील प्रत्यय लागतात:—

$३ \times १$	स्या =
$४ \times १$	स्ये =
$५ \times १$	स्येस् -
$६ \times १$	स्य॒ -
$७ \times १$	स्यौ -
$६ \times २$	स्यो॒ =
$६ \times ३$	स्याम् =
$७ \times २$	स्योस् =
$७ \times ३$	स्यु =

पैकीं स्येस् व स्यौ हे दोन प्रत्यय इकारान्त व अकारान्त पुळिंगी शब्दांपुढे अकारान्त व व्यंजनान्त शब्दांपुढल्या प्रत्ययांहून निराळे आहेत.

१३ इकारान्त व अकारान्त पुळिंगी शब्दांसंबंधाने विशेष सांगण्यासारखे नाहीं. कित्येक शब्दांचे द्वितीयेचे अनेकवचन नकारान्त असते व कित्येकांचे विसर्गान्त असते. ककारान्त शब्दांसंबंधाने विशेष सांगण्यासारखी वाब द्वाटली द्वाणजे त्यांचे पंचमीचे व पृथीचे एकवचन तुरन्त असते. कर्तृ + स्युस् = कर्तुः. र चा उझार उत मिळून गेला इतके च. हा असा र चा उ होतो हे लक्षांघण्यासारखे आहे. पति व सखि द्या शब्दांसंबंधाने पुढे विवेचन व्हावयाचे आहे तेहां द्या बाबीचा उपयोग होणार आहे. ककारान्त शब्दांपैकीं कित्येक शब्द सर्वानामस्थानीं ऋ चा आर् करतात व कित्येक अर् करतात. पैकीं अर् करणारे शब्द जुनाट होत. बाकी अकारान्त, इकारान्त व व्यंजनान्त शब्दांसंबंधाने जी टीका केली ती च द्या ककारान्त शब्दांना हि लागू आहे. एकारान्त, आणि ऐकारान्त शब्दांसंबंधाने कांहीं च नवीन सांगण्यासारखे नाहीं. औकारान्त व औौकारान्त शब्दां-पैकीं-गो शब्द लक्ष आहे. द्या शब्दाच्या पूर्ववैदिकसमाजांत चार विधा होत्या, (१) गौ, (२) गो, (३) गा व (४) गव. शिवाय समासांत गु शब्द येई ती पांचवी. द्या चारी शब्दांची रूपे गो शब्दाच्या पाणिनीय रूपावलींत येतात. याचा समाजदृष्ट्या अर्थ एवढा च कीं, पूर्ववैदिककाळीं हे चार शब्द निरनिराळे चार समाज

बोलण्यांत आणीत. गो शब्द स्थीलिंगी व पुळिंगीसारखा च चालतो हे ध्वनांत घेण्यासारखे आहे.

**१४** आतां अजन्त स्थीलिंगी शब्दांचा विचार. अकारान्त स्थी-लिंगी शब्द वैदिकभाषेत आले नाहीत. पूर्ववैदिकभाषेत अकारान्त स्थीलिंगी शब्द असावेत असा तर्क. अंब, अक व अळ या अकारान्त संबोधन रूपांवरूप होतो. इकारान्त नदी शब्द प्रथम मासल्याला घेतो. वैदिककालीं हा शब्द असा चालेत:-

१	२	३
१ नदी	नद्यौ	नद्यः, नदीः, नदीँ
नदीः	नदी	
२ नदीम्	नद्यौ	नदीः
	नदी	
३ नद्या	नदीभ्याम्	नदीभिः
४ नद्यै	"	नदीभ्यः
५ नद्याः	"	"
६ "	नद्योः	नदीनाम्
७ नद्याम्	"	नदीषु

साधनिका अशीः-

(१) नदी + स् = नदीः

नदी + स् = नदी + : = नदीहि = नदीई = नदी

(२) नदी + स् + स् = नदी + अ + उ = नद्यै

नदी + स् + स् = नदी + ह = नदीः = नदीहि = नदीई = नदी

(३) नदी + स् + स् + स् = नदी + अ + स् = नद्यः

नदी + स् + स् + स् = नदी + ह = नदीः, नदीँ

(४) नदी + म् = नदीम्

(५) नद्यौ + म् = नद्यौ (मलोप)

(६) नदीः + म् = नदीः (मलोप)

(७) नदी + स्या = नद्या

- (८) नदी + भ्याम् = नदीभ्याम्
- (९) नदीः + भिस् = नदीहि + भिस् = नदीभिः
- (१०) नदी + स्यै = नशै
- (११) नदी + भ्याम् = नदीभ्याम्
- (१२) नदीः + भ्यस् = नदीभ्यः
- (१३) नदी + स्यास् = नश्याः
- (१४) नदी + भ्याम् = नदीभ्याम्
- (१५) नदीः + भ्यस् = नदीभ्यः
- (१६) नदी + स्यास् = नश्याः
- (१७) नदी + स्योस् = नश्योः
- (१८) नदीः + स्याम् = नदीनाम्
- (१९) नदी + स्याम् = नश्याम्
- (२०) नदी + स्योस् = नश्योः
- (२१) नदीः + स्यु = नदीषु
- (२२) नदि

वधू शब्द नदीप्रमाणे. भस्थानीं स्या, स्यै, स्यास्, स्योस्, स्याम्, स्यु हे प्रत्यय येतात. पैकीं स्यास् व स्यै हे प्रत्यय नवीन आहेत. वाकीचे प्रत्यय अजन्त व व्यंजनान्त पुष्टिंगी प्रत्ययासारखे दिसणारे आहेत. नदी शब्दाचीं हि प्रथमैकवचनाचीं दोन, प्रथमा द्विवचनाचीं दोन व प्रथमा त्रिवचनाचीं तीन रूपें येतात. अर्थात् हीं तीन रूपें योज-गारे पूर्ववैदिककालीं तीन समाज होते, हे नदी शब्दाच्या रूपांवरून हि सिद्ध होते.

१५ पाणिनियिकालीं माति व वधु हे इकारान्त व उकारान्त शब्द खीलिंगी समजत. पूर्ववैदिककालीं एक समाज इकारान्त व उकारान्त खीवाचक शब्द पुष्टिंगी समजे व दुसरा समाज खीलिंगी समजे. श्यादोन समाजांचा वैदिककालीं मिलाफ झाला आणि इकारान्त व उकारान्त खीवाचक शब्दाचीं खीलिंगीं व पुष्टिंगीं अशीं दोन्हीं रूपें कित्येक टिकाळीं वैदिकभाषेत शिरलीं. जसें:-

## मति व धेनु

यांचीं रूपे

पुळिंगी हरि व गुरु शब्दांप्रमाणेखीलिंगी नदी व वधु शब्दांप्रमाणे

४ { मत्ये \_\_\_\_\_ मत्यै  
 धेनवे \_\_\_\_\_ धेन्वै

५ { मतेः \_\_\_\_\_ मत्याः  
 धेनोः \_\_\_\_\_ धेन्वाः

६ { मतेः \_\_\_\_\_ मत्याः  
 धेनाः \_\_\_\_\_ धेन्वाः

७ { मतौ \_\_\_\_\_ मत्याम्  
 धेनौ \_\_\_\_\_ धेन्वाम्

बाब इतकी उघड आहे कीं, जास्त टीका करण्याची जरूर नाही. मति चें पुळिंगीं हरि शब्दांप्रमाणे मतौ व खीलिंगीं नदी शब्दांप्रमाणे मत्याम् अशीं दोन रूपे कां व्हावीत याचा आचंवा प्रथमदर्शनीं वाटतो. परंतु पूर्ववैदिककालीं मति व धेनु हे शब्द पुळिंगी मानणारे कांहीं लोक होते व खीलिंगी मानणारे कांहीं लोक होते हा इतिहास कळला आणजे आचंव्याचं वर्यवसान समाधानात होते.

१५ अजन्त खीलिंगी शब्दांपैकीं आकारान्त खीलिंगी शब्द राहिले त्यांचे पृथकरण एणेप्रमाणे. नमुन्याला रमा शब्द घेऊ. या रमा शब्दांच्या आणजे आकारान्त खीलिंगी शब्दांच्या पूर्ववैदिककालीं दोन विधा असत. एक रमाय असा शब्द व दुसरा रमय असा शब्द.

अणजे मूळचे आकारान्त स्वीलिंगी सर्वे शब्द यकारान्त होते. रमाय् शब्द असा चाले:—

१	२	३
१ रमाय्	रमायौ रमाय्	रमायः, रमाय्,
२ रमायम्	"	" "
३ रमाया	रमाभ्याम्	रमाभिः
४ रमायै	"	रमाभ्यः
५ रमायाः	"	"
६ रमायाः	रमयोः	रमायाम्
७ रमायाम्	"	रमाष्ठ
८ रमाय्		

रमय् शब्द असा चाले:—

१	२	३
१ रमा	रमे, रमयौ रमय्	रमाः, रमयः, रमाँः
२ रमाम्	रमे	रमाः
३ रमया	रमाभ्याम्	रमाभिः
४ रमयै	"	रमाभ्यः
५ रमयाः	"	"
६ "	रमयोः	रमाणाम्
७ रमयां	"	रमाष्ठ
८ रमय्, रमे		

त्या दोन रूपांचा मिलाफ होऊन खालील रूपावळी निपजली:—

१	२	३
१ रमा	रमे, रमा	रमाः, रमाँः
२ रमाम्	रमे	रमाः
३ रमया	रमाभ्याम्	रमाभिः
४ रमयै	"	रमाभ्यः
५ रमयाः	"	"

६ "

रमयोः

रमाणाम्

७ रमायाम्

"

रमास्त्र

८ रमे

साधनिका अशीः—

(१) रमयू + स् = रमयू + हू = रमभ + अ = रमा  
 ※ स् चा लोप होतो म्हणून पाणिनी सांगतो.

(२) रमयू + स् + स् = रमइ + : + : = रमइ + हि +  
 हि = रमइ + इ + इ = रमे  
 ※ औ स्थानीं इ आगम होतो म्हणून पाणिनी सांगतो.

(३) रमयू + स् + स् + स् = रमभ + हू = रमाः, रमाँः

(४) रमा + म् = रमाम्

(५) रमे + म् = रमे

(६) रमाः + म् = रमाः

(७) रमयू + स्या = रमया  
 ※ आ चा ए होतो म्हणून पाणिनी सांगतो.

(८) रमा + भ्याम् = रमाभ्याम्

(९) रमाः + भिस् = रमाभिः

(१०) रमायू + स्यै = रमायै  
 ※ याडागम होतो म्हणून पाणिनी सांगतो.

(११) रमा + भ्याम् = रमाभ्याम्

(१२) रमाः + भ्यस् = रमाभ्यः

(१३) रमायू + स्यास् = रमायाः

(१४) रमा + भ्याम् = रमाभ्याम्

(१५) रमाः + भ्यस् = रमाभ्यः

(१६) रमायू + स्यास् = रमायाः  
 ※ याडागम पाणिनीचा.

(१७) रमयू + स्योस् = रमयोः

※ आ स्थानीं ए म्हणून पाणिनी सांगतो.

(१८) रमाँः + स्याम् = रमाणाम्

\* नुमागम पाणिनी सांगतो.

- ( १९ ) रमाय + स्याम् = रमायाम्
- ( २० ) रमय + स्योऽस् = रमयोऽस्
- ( २१ ) रमाः + स्यु = रमासु
- ( २२ ) रमय = रमह = रमे

\* आ स्थानीं ए होतो म्हणून पाणिनी सांगतो.

एथे सर्व प्रत्यय नदी शब्दाच्या प्रत्ययप्रमाणे आहेत. पुर्ववैदिक भिन्नसमाज, भिन्न भाषा बोलणारे होते व त्यांचा मिळाफ होऊन वैदिकसमाज व भाषा निष्पत्त झाली, असेहा हि शब्द सांगतो.

१६. इकारान्त पति व सखि शब्द अत्यन्त महत्वाचे आहेत. पति शब्दाचीं खालील रूपे हरि शब्दाच्या प्रमाणे चालतात.

१	२	३
१ पतिः	पती	पतयः
२ पतिम्	पती	पतिन्
३	पतिभ्याम्	पतिभिः
४	"	पतिभ्यः
५	"	"
६		पतीनाम्
७		पतीषु

पति शब्दाचीं खालील रूपे कर्तृ शब्दाच्या प्रमाणे चालतातः—

- ३ × १ पत्या
- ४ × १ पत्ये
- ५ × १ पत्युः
- ६ × १ पत्युः
- ६ × २ पत्योः
- ७ × २ पत्योः

इतके च कीं, कर्ता, कर्त्री, कर्त्रीः, या रूपांतर्लया प्रमाणे पत्या हृत्यादि शब्दांत रकार नाही. तो रकार जर घातला तर मूळशब्द पत्यु असा होतो व त्याचें पष्ठी एकवचनाचें रूप कर्तुः प्रमाणे पत्युः असेही होतें.

पति शब्दाचे पत्यौ रूप गुरु शब्दाच्या किंवा हरि शब्दाच्या सप्तमी एकवचनीं रूपाप्रमाणे दिसतें. म्हणजे सूक्ष्मशब्द पत्यि किंवा पत्यु होतो.

याचा अर्थ असा कीं, पति शब्दाचीं रूपे (१) पति, (२) पत्यृ व (३) पत्यि किंवा पत्यु द्या तीन शब्दांच्या रूपांच्या भेसर्वांने ज्ञालीं आहेत. पैकीं पति शब्द सर्वांच्या दाट ओळखीचा आहे. पत्यृ व पत्यि किंवा पत्यु हे शब्द मात्र कोणत्या च कोशांत किंवा निधंटूत सांपडावयाचे नाहींत. पत्यृ काय? कशाचा अपश्रंश असावा? शब्द मोठा मनोरंजक आहे, सबव, त्याचे मूळ शोधून काढण्याचा यल्ल करितो. स्त्री असा शब्द आहे. हा शब्द ई प्रत्यय कोणत्या तरी कक्कारान्त शब्दाला लागून झालेला आहे. स्त्यायने झेंद्र द्या उणादिसूत्रांने स्त्रै संघाते या भावादि धातूपासून स्त्री शब्द निर्विष्ण्याचा प्रघात आहे व तो रास्त आहे. संघातीकरण व्यग्ने एकांतिकाळीं जुळवाजुळव किंवा मांडामांड करणे. अशी जुळवाजुळव किंवा मांडामांड करणारी जी तिळा जुनाट पूर्ववैदिकभाषेत स्त्री व्यग्नत. द्या स्त्री शब्दाचा अपश्रंश स्त्री. स्त्री-जुळवाजुळव कशाची करी? तर घराची. पत्यं असा एक जुनाट शब्द आहे. त्याचा अर्थ घर. पस्त्यं हा शब्द स्त्रै धातूपासून काढतात. अपस्त्यायने संघातीभविति पस्त्यं असे निर्धन क्षिरस्वार्मीं अमरटीकेत केलें आहे. लांकडे, माती, दगड, यांच्या संघातांने जें बनलेलें तें पस्त्यं. लांकडे, माती, दगड यांचा संघात करणारा जो पुरुष त्याला अनिजुनाटकाळीं पस्त्य व्यग्नत. अपस्त्रै धातूला कर प्रत्यय लागून अनिजुनाट भाषेत अपस्त्यु व (अलोप होऊन) पत्यृ असा शब्द निर्माण झाला. कर प्रत्यय लागून कर्वर्थक शब्द जुनाट भाषेत होत. पैकीं जुनाटभाषेतून वैदिकभाषेत आलेले देवृ व नृ हे शब्द प्रसिद्ध आहेत. दिवे रँडः व नयते दिंच्च या उणादिसूत्रांत दिवृ व नी धातूना कर प्रत्यय लागून देवृ व नृ हे शब्द होनान व्यग्नून सांगितले आहे. कर प्रत्यय लागण्यापूर्वी टिचा लोप होतो. तदृत स्त्रै तील दे चा लाप हाऊन व कर प्रत्यय लागून अपस्त्य—पस्त्यु शब्द निर्माण झाला. हा परस्त्यु शब्द इतका जुनाट आहे कीं, वेदिकाळीं तो वैदिकभाषेत आला नाहा. अपपूर्वक स्त्रैपासून जसा पस्त्यु शब्द निधाला

तसा नुसत्या स्त्यै धातूपासून स्त्यृ शब्द पूर्ववैदिककालीं निघाली. स्त्यृ अणजे दगड, मानी, लांकडे इत्यादींची जुळवाजुळव कलन घर करणारा. स्त्यृ ह्या पुलिंगी शब्दाटा ई प्रथ्यय लागून खीरिंगी स्त्यंयी शब्द झाला. ह्या स्त्यंयी शब्दाचा अपभ्रंश खी हा शब्द वेदांत आढळतो, स्त्यंयी शब्द आढळत नाही. द्यगजे स्त्यंयी शब्द वेदकालीं लुप्त होऊन गेला होता. खी शब्द चालविनांना स्त्यंयी या जुन्या शब्दाची जरूर पडणार आहे, सवब हा जुना शब्द ध्यानांत ठेवावा. स्त्यृ ऊर्फ पस्त्यृ व स्त्यंयी अशीं दोन नवरावायको पूर्ववैदिककालीं पस्त्य द्यगजे घर सजवीत. पस्त्यृ शब्दाचा कालानें पहिला अपभ्रंश सूचा हूऱ्या व हूऱ्या चा त होऊन पत्त्यृ. अन्त्य क्र चा लोप होऊन पत्त्यृ शब्दाचा एक अपभ्रंश पत्त्यृ व दुसरा अपभ्रंश क्र ची उ होऊन पत्त्यृ. पत्त्यृ शब्दाचा अपभ्रंश वैदिक पति— द्यगजे चार पासून्या झाल्या. पस्त्यृ उच्चार करणारा पहिला समाज. पत्त्यृ उच्चारणारा पहिल्या समाजाचा वंशज दुसरा समाज. ह्या दुसून्या समाजाचा वंशज पत्त्यृ उच्चार करणारा निसरा समाज. आणि दोन्वटीं पति उच्चार करणारा चवधा द्यगजे वैदिकसमाज. तात्पर्य, क्रग्वेदकालीन भाषेच्या पूर्वी तीन भाषा होऊन गेल्या होत्या तेंव्हां पस्त्यृ हा शब्द बोलण्यांत व वापरण्यांत येत होता. क्रग्वेदाचा काल आजपासून पांच हजार वर्षांपूर्वीचा घरला व प्रत्येक भाषेची हयात १५०० वर्षांची धरिली तर पस्त्यृ शब्द वापरणारा समाज क्रग्वेदकालीन समाजाच्या ४५०० किंवा ५००० वर्ष मार्गे जातो व आपल्या वर्तमानकाळाच्या दहा हजार वर्षे पाठी-मार्गे जातो. पस्त्यृ शब्दाचा अपभ्रंश जो पत्त्यृ अथवा पत्त्यृ शब्द तो एण्यं प्रमाणे चाले: —

१	२	३
१ पत्त्या	पत्त्यारौ	पत्त्यारः
	पत्त्यरौ	पत्त्यरः
२ पत्त्यार	"	पत्त्यून्
पत्त्यरं	"	

३	पत्या	पत्यृभ्याम्	पत्यृभिः
४	पत्ये	"	पत्यृभ्यः
५	पत्युः	"	"
६	"	पत्योः	पत्यृणाम्
७	पत्यि	"	पत्यृषु
८	पत्यर्		

पत्यृ शब्द यकारान्त आहे. जसा कर्तृ शब्द ऋकारान्त आहे तसा हा पत्यृ शब्द यकारान्त आहे हें लक्षांत बाळगिले पाहिजे. त च्या खालीं क्र लिहून तृ दाखविला जातो, तसा त् च्या खालीं य् लिहून तृ दाखविला अणजे पूर्ववैदिक चवथ्या पाद्यरीचा मूळ काय होता त्याची कल्पना येईल. सांगण्याचा मुहा हा कीं, य् हा उच्चार अत्यन्त जुनाट पूर्ववैदिककालीं क्र सारखा स्वर होता. पत्यृ शब्द येणे प्रमाणे त्या अत्यन्त जुनाटकालीं चालेः—

१	२	३
१ पता	पतायौ	पतायः, प तून् थ
२ पतायम्	पतायौ	प तून् थ
३ पत्या	पतिभ्याम्	पतिभिः
४ पत्ये	"	पतिभ्यः
५ पत्युः	"	"
६ "	पत्योः	पतीनाम्
७ पत्यि	"	पतिषु
८ पत्य्		

पत्यृ शब्द पुर्णिंगी गुह शब्दा प्रमाणे चालेः—

१	२	३
७ पत्यौ		

एणे प्रमाणे पति ह्या वैदिक शब्दाच्या रूपांत पत्यृ, पत्यृ, पत्यृ व पति या चार शब्दांचीं रूपे मिसळलीं आहेत. अर्थात् पूर्ववैदिक तीन

समाज निरनिराक्रया बोली बोलणारे होते हें या हि शब्दा वरून सिद्ध होते. पत् शब्दाचे पताय म्हणून एक जुनाट रूप वर दिले आहे. अशी जुनाट रूपे वैदिकभाषेत आणिक कांहीं शब्दांच्या खीलिंगी रूपांत वृटीस पडतात. जसे, वृषाकपार्यी, अमार्यी, कुसिदार्यी, कुसिदायी, मनायी. या खीलिंगी शब्दांचीं पुक्षिंगे कपाय्, अमाय्, कुसिदाय्, मनाय अशीं पूर्ववैदिक भाषेत होती हें उघड आहे.

१७ पति व खी हे दोन शब्द एका च स्त्यै संघाते या धानु पासून निघालेले असून, घर करणारे खीपुरुष असा यांचा अर्थ आहे. मृहांत किंवा पस्त्यांत गृह्णामि ठेविण्याची चाल रानटी आर्यांत फार पुरातन कालापासूनची आहे. सबव, पति व खी या व्यक्तींची योग्यता आर्यसंस्कृतींत अतोनात गणिली आहे. कारण, त्या दोघांचे मुख्य काम अप्पि रक्षण करणे हें असे. स्त्यू चे खीलिंग द्वी द्विणून सांगितलें. तसें पस्त्यू चे हि खीलिंगीं रूप असे. पस्त्यू चा शेवटचा अपभ्रंश जो प्रति शब्द त्याचे खीलिंग पत्नी होतें म्हणून पाणिनी सांगतो. येथे असा प्रभ उभा रहातो कीं, पत्नी शब्दांत न काय द्विणून एकाएकी आला? पत्यु नों, या सूक्रांत पाणिनी सांगतो कीं, स्थियाम् न होतो. होतो हें कुकुले बाळ हि सांगेल. कां होतो? या प्रभाला उत्तर यावयाला जुनाट वृत्तवैदेक भाषे कडे वळलें पाहिजे. पत् शब्दाला आनी प्रत्यय द्वागून जुनाट भाषेत पत्यानी असें खीलिंगीं रूप होत असे. इंद्रवरुणभर्वादि शब्दांना जसा आनी प्रत्यय द्वागतो नसा पत् शब्दाला आनी प्रत्यय लागे. पत्यानी शब्दाचा अपभ्रंश पत्नी. पत्नी तील नी वरून दिसतें कीं, जितका इंद्र देव आर्यलोकांत जुनाट तितका च किंवा त्याहून हि जास्त पस्त्यू, पत्य, पति हा व्यक्ति आर्यलोकांत जुनाट. वैदिककालीं यज्ञसंयोग असतांना च तेवढा पत्नी या शब्दाचा उपयोग होत असे. द्विणजे पतिवरोबर यज्ञाचे फल भोगणारी जी खी तिला च पत्नी द्विणून संज्ञा असे. इतर गौण स्थियांना भार्या वैगेरे इतर संज्ञा असत. पत्नी ही पस्त्य द्विणजे घर व घरांतील अमी चालविणारी व राखणारी पति इतकी च प्रधान असे हें वर दाखविलें च

आहे. तेव्हां यज्ञ आणि पत्नी यांचा बोलण्यांत नित्य संयोग असावा, यांत नवल नाहीं. इतके च नव्हे, तर पति हा पुळिंगी शब्द मालके या अर्थांखीला वैदिककालीं लागत असे व चमत्कार घटणा तो पाणिनीने गृहपतिः खी असा नमूद केला आहे. चमत्काराचे कारण पाणिनीला माहीत नव्हते. पूर्ववैदिककालीन एक समाज बोलण्यांत व भाषेत लिंगभेद करीत नसे, खीराजदांना व पुंशाजदांना एक च प्रत्यय लावीत असे. ह्या लिंगविहीन भाषेचा अवशेष गृहपतिः, मनुः, इत्यादि रूपाच्या आकारानें भाषेत राहिलेला पाणिनीने दाखल केला अहे.

१८ पत् क्रत् कप् मन् या पूर्ववैदिक य् स्वरान्त शब्दांच्या जोडीला सख् शब्द बसवावा लागतो. पाणिनी हा सख् शब्द सखि असा लिहितो. कर्तृ तील क्र प्रमाणे सख् तील य् स्वर आहे व हा य् स्वर इ स्वराहून व य् व्यंजनाहून निराळा होता. त्याचें ज्ञान पाणिनीला नव्हते. क्र चें जसें आर् होते तसें य् स्वराचे आय् होई हैं हि त्याळा माहीने नव्हते. मूळीं पूर्ववैदिकभाषेत ह्या पत् खालील स्वराचा उच्चार च इंगर्जीनील eye आय् शब्दांप्रमाणे हुवेहृष्ट होत असे. वैदिकभाषेत स्वर बदलले आणि ह्या पत् खालील य् स्वराचा उच्चार ऐ सारखा होऊँ लागला. एतत्संबंधाने “ वृद्धि व गुण ” हा निर्बंध पहावा. पत् व सख् या खुणांनी दाखविलेला उच्चार वैदिकभाषेत उच्चारावयाचा व लिहावयाचा द्यणजे पताय् व सखाय् असा उच्चारावा व लिहावा लागे. त्या च प्रमाणे पूर्ववैदिकभाषेत कर्तृ खालील स्वराचा उच्चार अर् किंवा आर् होत असे. कर्तृ चा कर्तार् व मातृचा मातर् उच्चार सर्वेनामस्थानीं कां होतो त्याचें बीज क्र चे हे पूर्ववैदिक उच्चार होत. आर् व अर् चा उच्चार पाणिनीकालीं क्र झाल्यामुळे व पूर्ववैदिक कर्तारौ व मातरौ हे द्विवचनाचे वगैरे उच्चार पाणिनीयभाषेत पूर्ववैदिकभाषेतून जसे चे नसे आल्यामुळे क्र च आर् व अर् होतो व ह्या होण्याला वृद्धिकार्य किंवा गुणकार्य म्हणतात इत्यादि कारणे वैयाकरणांना देणे भाग पडले. असो. सख् शब्द येणे प्रमाणे चालतो:—

- (१) सखाय् + स् = सखाय् = सखाभ = सखा
- (२) सखाय् + स् + स् = सखायौ
- (३) सखाय् + स् + स् + स् = सखायः
- (४) सखाय् + म् = सखायम् = सखायम् (उलगडन).
- (५) सखायौ + म् = सखायौ (मलोप)

बाकीचीं रूपें पनि शब्दाप्रमाणे. पनि शब्दाच्या प्रमाणे सर्वनामस्थानां सखिः, सखी, सखयः, सखिं, सखी, अशीं रूपे सखु शब्दाचीं कां आलीं नाहींत याचें कारण इतके च कीं, पनु शब्दाचा अपभंग पनि शब्द झाला तसा सखु शब्दाचा अपभंग जो सखि शब्द त्याचीं सखिः वगेरे नवीं रूपे लोकांना गोड वाटलीं नाहींत. सखु शब्द सपूर्वक ख्या धातुपासून य् प्रत्यय लागून पूर्वैदिकालीं झालेला आहे. दिव्‌ला क्र लागून जसा देवृ तसा च ख्याला य् लागून सखु कृदन्त बनले. सखु झणजे अन्योन्य समागमांत सुखसंकथा करणारा. संजुष्प्रमाणे हा सखु शब्द आहे. सखु, सखाय्, सखि व सख्यु या चार शब्दाच्या रूपांची भेसळ पाणिनीय सखि शब्दाच्या रूपांत झालेली स्पष्ट दिसते. त्यापासून समाजसंर्वधक अनुमान पूर्वप्रिमाणे बांधावयाचें. सखि शब्दापासून प्रथमैकवचनाचा सखा शब्द साधावयाला पाणिनिटा फार प्रयास पडले. प्रथम अंत्य इ चा लोप, नंतर अनु अदेश. नंतर न् लोप व शेवटीं अ ला दीर्घत्व, इतके सञ्यापसव्य कराविं लागले. हा अनैनिहासिक प्रकार पाणिनीच्या सृत्रांत सडकून आहे.

१९ क्र व य् या दोन स्वरान्त शब्द पूर्वैदिकभाषांत होते. त्याप्रमाणे ल् या स्वरान्त शब्द हि असावेत. गम् व शक् हे अनुकरण-स्मक शब्द समजतात. परंतु कल्प चें सावर्ण्ये पूर्वैदिकभाषांत होत असावें. विशेषतः अडाणी व बाले यांच्यांत क्र चा उच्चार ल् करीत असावें. कर्तृ चा उच्चार कल्नु असा होत असावा. हे लकारान्त शब्द क्रकारान्त किंवा यकारान्त शब्दाप्रमाणे चालत. तात्पर्य, य्,

ऋ व ल या स्वरान्त शब्द पूर्ववैदिकभाषांत होते. आकारान्त खीलिंगी शब्द मूळचे य स्वरान्त होते, हे रमा शंठद चालविनांना दिसून आलें च आहे. व स्वरान्त हि शब्द पूर्ववैदिकभाषेन असावे. व ( द्वयजे धेनु ) हा शब्द मूळचा व्यवरान्त असावा व तो

१	२	३
१ गा	गावौ	गवः
२ गावम्	"	गावः
गवम्	"	गृन्
३ गवा	गव्याम्	गव्यिः
६ गुः	ग्वोः	गृनाम्

असा चालन असावा. पैकीं गृनाम् याचा अपनेंश गोनाम् हे रूप वेदांत येते.

२० खी, धी इत्यादि शब्दांच्या खिया, धिया वैरे रूपांत यकार येतो त्याचे कारण पूर्ववैदिककालीं द्या शब्दांची रूपे स्त्वयी, धी, अडी यकारामय होती हें होय. मूळ धातृत यकार असल्यामुळे त्या पासूनच्या कृदन्तांत हि तो यकार सहज च आला.

धी + आ = धि य + आ = धिया

स्त्वयी + आ = खि य + आ = खिया

भू + आ = भु व + आ = भुवा

कृ पूर्ववैदिककालीं भु धातृचे मूळरूप भू असें असावे!

अनुकरणानें इतर ईकारान्त ह. इ. इ. अर्वाचीन शब्दांच्या हि रूपांत यकार शिरला.

२१ अजन्त शब्दां पैकीं खीवाचक शब्दांचे भस्थानीय प्रत्यय पुवाचक शब्दांच्या भस्थानीय प्रत्ययांहून कोटिकोटि भिन्न आहेत. त्यांचा तक्ता खाली देतो. कोटिकोटि भस्थानीय प्रत्ययांमार्गे खीवाचक शब्दांचे अंग पुष्पवाचक शब्दांच्या अंगाहून निराळे असतें तें हि तख्यांत दा विने.—

	१	२	३	४	५
	आ		इ ऊ		ए ऐ ओ औ
विभक्ति वचन	पुं नित्यस्त्री प्रत्यय	रमा	हरि गुरु	पुंखीप्रत्यय	मति धेनु
२ × ३	गोपा	रमा:	हरीन् गुरुन्	मतीः धेनूः	
३ × १	स्या	स्या	स्या	स्या	
४ × १	स्ये	स्यै	स्ये	से, स्यै	
५ × १	स्यस्	स्यास्	स्येस् स्योस्	स्येस् स्योस्,	
६ × १	स्यस्	स्यास्	स्येस् स्योस् स्येस् स्योस्, स्यास्		
७ × १	स्यि	स्याम्	स्यौ स्यौ	स्यौ, स्याम्	
	१	२	३	४ × २	५
	३	४	५		
	ई ऊ		ऋ		ए ऐ ओ औ
विभक्ति वचन	नित्यपुंप्रत्यय	नित्यस्त्रीप्रत्यय	पुंखीप्रत्यय	पुं-खीशब्द	पुं-खीशब्द
	वातप्रमी खलपू	नदी	धी भु	पिनू मातृ	से रै गो नौ ग्लौ
	वातप्रमीन् खलप्वः	नदीः	धियः भुवः	पिनून् मातृः	सयः रायः गाः नावः ग्लावः
	स्या	स्या	स्या	स्या	स्या
३ × १	स्ये	स्यै	स्ये, स्यै	स्ये	स्ये
४ × १	स्यस्	स्यास्	स्यस्, स्यास्	स्युस्	स्यस्
५ × १	स्यस्	स्यास्	स्यस्, स्यास्	स्युस्	स्यस्
६ × १	स्यि	स्याम्	स्यि, स्याम्	स्यि	स्यि
	१	२	१ × २	१	१

तत्त्वांतील पांचव्या कंसांत रै व गो हे शब्द स्त्रीलिंगी व पुंखिंगी सारखे च प्रत्यय सारखे च चालतात द्याणजे यांना स्त्रीलिंगी व पुंखिंगी सारखे च प्रत्यय आगतात. याचा अर्थ असा कीं, विभक्तिप्रत्यया वरून लिंग दाखविण्याची युक्ति निघण्या पूर्वीचे हे रै व गो शब्द आहेत. गा:, गौ:, गवा, या रूपां वरून बैल विवक्षित आहेत कीं गाई विवक्षित आहेत तें सांगतां

येत नाहीं, यांच्या पाडीमार्गे इमाः, एवः इत्यादि विशेषगें जेव्हां  
लावाचीं तेव्हां स्थी कीं पुरुष हें ज्ञान होतें हलन्त स्थी किंवा पुंशब्दांना  
ज्या प्रमाणे सारखे च विभक्तिप्रत्यय लागतात त्याच प्रमाणे रै व गो  
या शब्दांना दोन्हीं लिंगीं एक च विभक्तिप्रत्यय लागतात. दुसऱ्या  
रीतिने बोलावयाचें श्वाणजे रै व गो शब्द जेव्हां प्रचलित शाळे तेव्हां  
पूर्ववैदिकसमाजांत लिंगदर्शक निराळे विभक्तिप्रत्यय नव्हते. गो हा  
शब्द प्रचारांत फार असल्यामुळे त्याचीं जुनाट रूपे जशीं चीं तशीं च  
पाणिनीपर्यंत पोहोचलीं. पांचव्या कंसांतील पुलिंगी गळौ शब्द व  
स्थीलिंगी नौ शब्द हे शब्द हि गो शब्दा इतके च जुने असून यांना  
सारखे च विभक्तिप्रत्यय लागतात. अत्यन्त पुरातनकालीं आर्यभाषांत  
लिंगभेददर्शक विभक्तिप्रत्यय नव्हते हें उघड आहे. चवथ्या कंसांत  
पितृ व मातृ हे जुनाट शब्द आहेत, पितृ सुंवाचक आहे व मातृ स्थी-  
वाचक आहं, असें वैदिककालीं मानीत व पाणिनीयकालीं मानीत.  
परंतु पूर्ववैदिककालच्या अत्यन्त जुनाट थरांत हे दोन्ही शब्द स्थीपुंशेद-  
वाचक नव्हते, कारण या दोन्हीं शब्दांना एक च विभक्तिप्रत्यय, हे  
प्रत्यय अस्तित्वांत आल्यावर लागू लागले. पाणिनीय व छांदसभाषेत  
पितृ व मातृ यांच्या रूपांत एका स्थलीं माल भेद अहि. तें स्थल  
द्वितीयातिवचन हें होय. पितृ व मातृ अशीं भिन्न रूपे पाणिनी देतो.

परंतु एके कालीं पितृन् व मातृन् अशीं सारखीं च रूपे होतीं याला  
ज्ञापक आहे. मातृ शब्दांने पठीचे अनेकवचन मातृणाम् असें पाणि-  
नीयभाषेत होतें. प्रथमेच्या अनेकवचनीं मातृ शब्दाचीं रूपे मातृः  
मातृन् असल्या शिवाय मातृणाम् हे रूप सिद्ध व्यावयाचें नाहीं अशी  
अपरिहार्यता असल्यामुळे, पितृन् प्रमाणे मातृन् असें द्वितीयातिकवचनीं  
रूप जुनाटकालीं होतें हें स्पष्ट आहे. तात्पर्य, जुनाटकालीं पितृ व  
मातृ या शब्दांना एक च प्रत्यय लागत. पुढे काळान्तराने वैदिकभाषा  
अस्तित्वांत येत असलाना, विभक्तिप्रत्ययांनीं भेद दर्शविष्या कडे लक्ष  
जाऊ लागलें व पितृन् रूपापासून मातृः रूप विभेदू लागलें. मातृः  
रूपांच्या अंतीं जो विसर्जनीय आहे तो जात्या स्थीप्रत्यय नाहीं. तो  
प्रत्यय स्थीशब्दांना जसां लागतो नसा च पुंशब्दांना हि लागतो. तेव्हां

मातृशब्दाचे द्वितीयानेकवचन मातृः करून लिंगभेद दाखविण्याचा हेतु नव्हता हें स्पष्ट आहे, फक्त भेद दाखविण्याची बुद्धि होती. ऐ, गो, घो, ग्लौ, नौ इत्यादि शब्दांच्या द्वितीयानेकवचनीं ही भेदबुद्धि मुर्दीं च नव्हती. द्या ऊकारान्त पितृमातृशब्दांच्या द्वितीयानेकवचनांत च प्रथमतः ती अनुभवास येते. काळान्तरानें ही भेदबुद्धि इतकी एक-पक्षी झाली कीं. पाणिनीकालीं स्थीलिंगी शब्द व्यटला कीं त्याचें द्वितीयानेकवचन नन्त कधीं च नसावयाचें, सदा विसर्जनीयान्त असावयाचें. आकीं नूचा किंवा विसर्जनीयाचा लिंगाशीं काहींएक संबंध नाहींहें रूप-साधनिकेवरून सहज लक्षांत येण्यासारखे आहे पितृ व मातृ या ऊकारान्त शब्दांच्या एका रूपांत फक्त भेदबुद्धीचा आभास मात्र झाला. खरी लिंगभेदबुद्धि आकारान्त, इकारान्त, उकारान्त, ईकारान्त व ऊकारान्त शब्दांच्या चतुर्थी, पंचमी, षष्ठी व सप्तमी यांच्या एकवचनी प्रत्ययांत स्पष्ट दिसूं लागते. तक्त्यांतील रमा व गोपा, किंवा हरि व नदी, किंवा नदी व वातप्रमी यांचे भस्थानीय प्रत्यय पहा व्यणजे स्थीलिंगी व पुळिंगी गिन्ह प्रत्यय संस्कृतांत निर्माण झाल्याचा वास येऊं लागतो, आणि ही भिन्नता कोणत्या रस्त्यानें आली तें मति व धेनु आणि धी व भू या शब्दांच्या भस्थानीय प्रत्ययांवरून कळतें. तक्त्यावरून दिसेल कीं, नदी व रमा नित्यखीप्रत्ययमाही आहेत. द्या नित्यखी व नित्यपुं शब्दांच्या मध्ये खीप्रत्यय व पुंप्रत्यय असे दोन्ही प्रत्यय घेणाऱ्या मतिधेनु व धीभू या जोशा आहेत. मति शब्द एकदां पुळिंगी हरि शब्दा प्रमाणे चालतो आणि एकदां खीलिंगी नदी शब्दा प्रमाणे चालतो. या दुहेरी वागणु-केचा अर्थ काय? अर्थ असा कीं, पूर्वत्रैदिक्समाजांत एक समाज मति शब्द पुळिंगी मानी आणि दुसरा समाज खीलिंगी मानी. दोन्ही समाज एकवटल्यावर कोणी पुळिंगीं रूपे योजीत व कोणी खीलिंगीं रूपे योजीत. अश्या स्थितींत वैदिकभाषा उत्पन्न झाली आणि ती भाषा षोडणाऱ्या वैयाकरणांना दोन दोन रूपे वापरण्यांत असलेलीं जीं साक्षात् आढळलीं तीं त्यांनी प्रामाणिकपणे नमूद करून ठेविलीं. जुनाटभाषेच्या पहिल्या थरांत लिंगभेद नव्हता व लिंगभेददर्शकप्रत्यय हि नव्हते. पुढे अ्यक्ति खी आहे कीं पुरुष आहे हें यद्यपि कळूं लागलें तत्रापि हा भेद

प्रत्ययांनी दाखविण्याची युक्ति सुचली नव्हती. नंतर स्वतंत्र पुंप्रत्ययः  
ष स्त्रीप्रत्यय निर्माण झाले. तेव्हां कोणता शब्द पुंव कोणता स्त्री  
मानावा या संबंधानें निरनिराळ्या समाजांचीं निरनिराळीं मर्ने पडून  
एक च शब्द एका समाजांत पुळिंगी तर दुसऱ्या समाजांत स्त्रीलिंगी  
मानला गेला. नंतर स्त्रा दोन समाजांचा मिळाफ झाला. मिळाफ  
झाल्यावर दोन्ही रूपें शिष्ट न्यगजे थड्हा न होतां वापरलीं जाणारीं रूपें  
समजलीं गेलीं. स्त्रा दुहेरी स्वभावाचा अवशेष हे दुतोंडी शब्द होत.  
हीं दुतोंडीं रूपें पाणिनिच्याकालीं प्रचलित होतीं. दुतोंडी शब्दां पैकीं  
इकारान्त व उकारान्त शब्दांचा कल इकारान्त व उकारान्त पुळिंगी  
शब्दाकडे फार झुकतो व ईकारान्त व ऊकारान्त शब्दांचा कठ ईका-  
रान्त व ऊकारान्त स्त्रीलिंगी शब्दांकडे फार झुकतो. मति व घेनु  
यांच्या पंचवीस रूपां पैकीं एकोर्णीस रूपें हरि व गुरु शब्दांच्या रूपां-  
सारखीं आहेत, चार रूपें नदी शब्दाच्या रूपासारखीं विकल्पानें आहेत  
व दोन रूपें नदी शब्दासारखीं नित्यल्वानें आहेत. धीं व भू यांच्या  
सव्हीस रूपां पैकीं फक्त चार रूपें पुळिंगीप्रत्यय विकल्पानें घेतात, एक-  
व्हीस रूपांचा कल नदीं व वधू शब्दांच्या रूपाकडे नित्यल्वानें आहे व  
एक रूप हलन्त शब्दांच्या रूपाचें अनुकरण करतें. मति व घेनु हे  
शब्द ध्या किंवा धीं व भू हे शब्द ध्या, ह्यांच्या रूपां पैकीं चार स्थानांचीं  
रूपें विकल्पानें स्त्रीलिंगी किंवा पुळिंगी होतात. तीं स्थानें न्यगजे चतुर्थी,  
पंचमी, षष्ठी व सप्तमी, या चार विभन्नत्यांचीं एकवचनस्थानें. न्यगजे  
हा विकल्पाचा चमत्कार भस्थानांत घडतो, सर्वनामस्थानाच्या पांच  
रूपांत किंवा पदस्थानाच्या सात रूपांत घडत नाहीं. भस्थानीं च तेवढीं  
वैकल्पिक रूपें कां यावीत? या प्रभाचें उत्तर असें. पूर्ववैदिक तीन  
भाषांचा मिळाफ होऊन वैदिकभाषा निर्माण झाली हें वारंवार आपण  
पहात आलीं च आहों. पैकीं भस्थानीय रूपें ज्या पूर्ववैदिकभाषें तुन  
विचलीं त्या पूर्ववैदिकभाषें प्रथम पुळिंग व स्त्रीलिंग यांच्या प्रत्ययांत  
भिन्न उत्पन्न झाला व तो भेद वैदिकभाषें शिरला. तक्ता देतों द्या  
यरुन स्पष्टता जास्त खुलास होईल:—

	पु.	खी
५ × १	स्ये	स्यै
६ × १	स्यस्	स्यास्
	स्येस्	
	स्योस्	
	) स्यि	स्याम्
७ × १	{ स्यौ	

स्ये हा प्रत्यय पुळिंगी कां मानिला गेला. व स्य हा प्रत्यय खालगा कां मानिला गेला, तसेच स्यस् व स्यि पुळिंगी कां आणि स्यास् व स्याम् खीलिंगी कां, एतसंबंधक विवेचन पुढे यथास्थली होणार असल्यामुळे, हा प्रभ एर्थे एवढा च सोडून देतो.

२९ आतां विवेचनार्थ अजन्त व हलन्त नपुंसकलिंगी शब्दाखंड. हलन्त शब्दां पैकीं खीवाचक शब्दांना व पुंवाचक शब्दांना एक च प्रत्यय लागतात म्हणजे हलन्त शब्दांत प्रत्ययदृष्टच्या पुंखी हा भेद नाहीं. गो, रै, मातृपितृ इत्यादि अजन्त शब्दांत हि प्रत्ययदृष्टच्या लिंगभेद नाहीं. अजन्तशब्दांत प्रत्ययदृष्टच्या लिंगभेद मागाहून शिरला. तात्पर्य, अत्यन्त प्राचीन अश्या पूर्ववैदिकभाषांत खीपुं असा लिंगभेद नव्हता. त्या काळीं लिंगे फक्त दोन होतीं, एक पुळिंग व दुसरे नपुंसकलिंग. नपुंसक या शब्दावरून हें अनुमान दृढ होतें. पुं व नपुं असे दोन विभाग अत्यन्त प्राचीन आर्यसमाजांत मानिले जात. अत्यन्त प्राचीन काळीं खीलिंग हा विभाग जर माहीत असता, तर नपुंसक विभागांत खीशब्दांचा समावेश करावा लागता. परंतु तसा समावेश झाल्याचा पुरावा बिलकुल नाहीं. श्या वरून दृढ अनुमान होतें कीं, प्राचीन पूर्ववैदिकभाषांत पुळिंग व नपुंसकलिंग अशीं दोन लिंगे शब्दांचीं मानीत असत. पुढे खीलिंगाची कल्पना प्रचलित झाल्या-वर पूर्वीचा नपुंसकलिंग हा रुढ शब्द खीवाचक हि नव्हे व पुरुषवाचक हि नव्हे अश्या शब्दांना केवळ संज्ञा द्याणून लाविला जाऊ लागला. नपुंसक श्या शब्दाएवजीं, खेरे पहातां, अखीपुंसक किंवा नखीपुंसक

असा पारिभाषिक शब्द बनवावयास हवा होता. परंतु, सार्वत्रिकतमयाने वैयाकरणांनी तो मानिला नाहीं. एवढे मात्र निश्चित कीं, प्राचीन पूर्ववैदिकभाषेत पुलिंग व नपुंसकलिंग अशीं फक्त दोन लिंगे मानीत. पैकीं पुलिंगाचे व तदनुषंगाने खीलिंगाचे प्रत्यय एथर्वत विवेचिले. आतां नपुंसकलिंगाच्या प्रत्ययांचे वृथक्करण करू. वृथक्करणार्थ, कांहीं निवडक शब्दांचीं रूपे उद्दरितोः—

१	२	३
१ मनस्	मनसी	मनांसि
२ प्राक्	प्राची	पांची
३ महत्	महनी	महांति
४ ब्रह्म	ब्रह्मणी	ब्राह्मणि
५ घारि	घारिणी	घारीणि
६ गुह	गुहणी	गुलणि
७ कर्तृ	कर्तृणी	कर्तृणि
८ दंडि	दंडिनी	दंडिनि
९ कमलं	कमले	कमलानि
१० कमलू	कमली	कमलि
११ ददत्	ददनी	ददति, ददान्ति
१२ तस्थिवत्	तस्थुषी	तस्थिवांसि

नपुंसक शब्द हलन्त किंवा अजन्त असतात. अजन्त नपुंसक शब्द सर्व ज्ञास्वान्त असतात. प्रथमेचीं व द्वितीयेचीं रूपे सारखीं असतात. आणि तृतीये पासून चीं पुढीलीं सर्व रूपे पुलिंगी शब्दांच्या प्रमाणे असतात, कोर्डे ही खीलिंगी शब्दांच्या प्रमाणे नसतात. तृतीये पासून पुढे नपुंसकलिंगी शब्दांना ज्या अर्थी पुलिंगी प्रत्यय लागतात त्या अर्थी पुलिंगी शब्द व नपुंसकलिंगी शब्द यांच्यांत अंतर काय तें प्रथमा व द्वितीया या दोन विभक्त्यांच्या रूपांत आहे. आतां नपुंसकलिंगाचीं प्रथमेचीं व द्वितीयेचीं रूपे ज्या अर्थी एक च आहेत, त्या अर्थी नपुंसकलिंगी शब्दांना

एक च विभक्ति आहे, असें विधान करणे ओवास येते. आणि ज्या शब्दांना मुळीं एक च विभक्ति आहे त्यांना विभक्ति मुदलांतच नाही झटले तरी चालेल. मनस्, मनसी, मनांसि अशीं जीं तीन रूपे मनस् शब्दाचीं होतात तीं कर्ता, कर्म, अधिकरण, संप्रदान, वर्गे रूपे संबंध दाखवीत नाहीत. तीं फक्त एक दोन व तीन ह्या संख्या दाखवितात किंवा दाखवीत असें भूतकालीन क्रियापद योजिंगे जास्त प्रशस्त. कारण, सध्यां आपण ज्या प्रत्यया संबंधानें विवेचन करण्याचा यत्न करणार आहों ते प्रत्यय ज्या पूर्ववैदिकभाषेत होते तीं भाषा पूर्ववैदिकभाषां पैकीं अत्यन्त जुनाटांतली जुनाट होती. त्या जुनाटां-तल्या जुनाट भाषेत फक्त वचनप्रत्यय होते, विभक्तिप्रत्यय नव्हते. अश्या त्या जुनाटभाषा बोलणाऱ्या समाजाचा विभक्तिप्रत्यय ज्याच्या भाषेत निर्माण झाले होते अश्या पूर्ववैदिकसमाजाशीं मिलाफ झाला. हा विभक्तिप्रत्यय योजिणारा समाज फक्त पुळिंगी बोले. आणि विभक्तिप्रत्यय न योजिणारा समाज फक्त नपुंसकलिंगी बोले. याचा अर्थ असा कीं ह्या दोन्ही समाजांत अद्याप लिंगभेद दाखविण्या इतकी प्रगति झाली नव्हती. आपल्या अर्वाचीन पाणिनीय व वैदिक भाषेच्या दृष्टीने एक समाज पुळिंगी बोले व दुसरा समाज नपुंसकलिंगी बोले असें आपण घ्याणतों, याचें कारण एवढे च कीं एका समाजाच्या शब्द-रूपांना वदकालीन वैयाकरणांनी पुळिंगी रूपे म्हटले व दुसर्या समाजाच्या शब्दरूपांना नपुंसकलिंगी म्हटले. एका अत्यन्त प्राचीन चम-स्काराचें अर्वाचीन भाषेने आपण नामकरण करतो ह्या परीकडे या बोलण्यांत जास्त मतलब नाही. असो. फक्त वचनप्रत्यय ज्यांच्या भाषेत निर्माण झाले त्यांची गांठ वचनप्रत्ययां शिवाय आणीक विभक्ति-प्रत्यय ज्यांच्या भाषेत निर्माण झाले, परंतु लिंगभेद ज्यांच्या भाषेत अद्याप निर्माण झाला नव्हता, अशा समाजाशीं पडून, एक संमिश्र भाषा निर्माण झाली. या संमिश्र भाषेत दोन प्रकारचे वचनांचे प्रत्यय ज्यांना लागतात असे दोन प्रकारचे शब्द मिसळले. आणि ही मिसळ होत असतांना पुळिंगी शब्द व नपुंसकलिंगी शब्द असा भेद शब्दप्राणांत शब्दांचा विचार करणारांना दिसूं लागला. अत्यन्त जुनाटांतल्या जुनाट समाजांत भाषेचा व शब्दांचा विचार करणारे लोक होते असें

जें विधान वरील शाक्यांत केलें आहे त्या संबंधानें आचंबा वाटण्याचें कारण नाहीं. आपण जे शब्द बोलतों त्या शब्दांचा विचार करण्याची संख्य अत्यन्य रानटी मनुष्यांत हि आढळून येते. आणि शब्दां वरती कोटचा लढविलेल्या आढळांत येतात. विभक्तिवाले व केवळवचन-वाले असे जे दोन समाज एकवटले त्या एकीभूत समाजांत वचनवाल्यांच्या मनस्, मनसी व मनांसि या तीन रूपांना विभक्तिवाल्यांनी प्रथमा हें नांव दिलें. आणि नंतर मनस् हा शब्द आपल्या धर्तीनें चालवून त्याच्या आठी विभक्त्या साधून घेतल्या. एका गोधडीचें टिगळ दुसऱ्या गोधडीता लाविलें. विभक्तिवाल्यांच्या शब्दरूपांचे २१ कलमा पर्यंत जें पृथक्करण केलें त्या वरून असें दिसून आलें कीं प्रथमेच्या एकवचन, द्विवचन व त्रिवचन ह्यांच्या वर बाकीच्या विभक्त्यांच्या प्रत्ययांचीं कलमें केलेलीं आहेत. तो प्रकार नपुंसकलिंगी शब्दांच्या बाबवींत झालेला दिसत नाहीं. उदाहरणार्थ,

मनस्	मनसी	मनांसि
ह्या तीन रूपांच्या खोडांवर तृतीयादि विभक्त्यांच्या प्रत्ययांचीं कलमें केलेलीं आहेत कीं काय तें पहा. मनोभ्याम् हें द्विवचनीं रूप मनसी + भ्याम् या पासून साधिलेले नाहीं, मनस् + भ्याम् या पासून साधिलेले आहे. मनोभ्यः हें अनेकवचनीं रूप मनांसि + भ्यस् या पासून साधिलेले नाहीं, मनस् + भ्यस् या पासून साधिलेले आहे. तात्पर्य, मूळ शब्द च नपुंसकलिंगी तृतीये पासूनच्या प्रत्ययांच्या पूर्वी अंग बाणून संमिश्र वैदिकभाषेन धारिलेला आहे. प्रथमेचा व तृतीयादि विभक्तींचा कांहीं एक संबंध नाहीं. हा असा विजोड कां क्षणून उत्पन्न झाला? वचनवाल्यांचीं संख्यावाचक रूपे, त्यांवर प्रत्ययांचीं कलमें करण्याला, योग्य नाहींत असें संमिश्र समाजाला आढळून आलें. योग्य नसण्याचें कारण असें कीं ज्या कल्पनेने वचनवाल्यांनीं आपलीं तीन रूपे रचिलीं ती कल्पना विभक्तिवाल्यांच्या प्रथमारचनेच्या कल्पनेहून स्वरूपतः भिन्न होती. विभक्तिवाले एकसंख्यादर्शक सू हा प्रत्यय एकवचन, द्विवचन व त्रिवचन दाखविण्या करितां अनुक्रमे एकदा, दोनदा व तीनदा लावीत व प्रथमेचीं तीन रूपे सिद्ध करीत. केवळवचनवाल्यांचा मार्ग याहुन भिन्न होता. त्यांनी आपलीं संख्या-		

दर्शक वचने निराळया कल्पने वर रचिली. त्यांच्या पार्वीं त्यांच्या हि पूर्वीच्या भाषेतून वचनाचे तीन प्रत्यय आले होते. एकवचनाचा म् प्रत्यय व द्विवचनाचा हि प्रत्यय. म् चा अर्थ एक व हि चा अर्थ दोन. द्या पूर्वीच्या भाषेत संख्या मोजण्याची मजल एके काळीं दोन पर्यंत च गेली होती. तीन ही संख्या म् + हि या दोन संख्यांच्या मिळवणीने ते दाखवीत. हे प्रत्यय शब्दाला लावून एकवचनाचा अन्त्य स्वर एकमात्राक ऊर्फ न्हस्व, द्विवचनाचा अन्त्य स्वर द्विमात्राक ऊर्फ दीर्घ व त्रिवचनाच्या प्रत्यया पूर्वील मूळ शब्दाची टि त्रिमात्राक ऊर्फ प्लुत उच्चारीत. हा प्रकार ते कसा करीत त्याची साधनिका देतों. प्रथम उदाहरणार्थ अजन्त शब्द घेतों. नपुंसकलिंगी सर्व अजन्त शब्द त्या भाषेत नित्य, विकल्पाने नव्हे, अनुनासिक असत. द्यणजे वारि, मधुँ, कर्तृ, असे सानुनासिक उच्चार ती भाषा बोलणारे लोक करीत. प्रथम वारि शब्दाच्या रूपांची साधनिका देतों:—

( १ ) वारि + म् = वारि = ( पाणिनीय ) वारि किंवा वारि  
 ⋆ अन्त्य स्वर अनुनासिक असल्यामुळे म् चा लोप.  
 पाणिनीय भाषेत अन्त्य अप्रगृह्य स्वर विकल्पाने अनु-  
 मासिक उच्चारीत, सबव दोन रूपे. वारि तील हँ एक-  
 मात्राक ऊर्फ न्हस्व उच्चारावयाची असे.

( २ ) वारि + ह = वारिई = वारिणी  
 ⋆ ह द्विमात्राक उच्चारीत, सबव दीर्घ काढिली आहे.  
 अनुनासिकाचा न् होई. र मुळे न् चा ण झाला.

( ३ ) वारि + म् + ह = ( मूळ शब्दाची टि प्लुत ) वारि ३ +  
 म् + ह = ( अनुनासिका मुळे म् लोप ) वारि ३ + ह =  
 ( अनुनासिकाचा न् होऊन ) वारि ३ णि.

मिळून वारि १, वारिणी २ व वारि ३ णि अशीं रूपे होत.

मधुँ १, मधुनी २, मधु ३ णि

कर्तृ १, कर्तृणी २, कर्तृ ३ णि

अशी रूपे न्हेत. आतां अकारान्त नपुंसकलिंगी कमल शब्दाची साधनिका देतोः—

( १ ) कमळ + म् = कमलम् १ ( पाणिनीय )

\* अन्त्य अ न्हस्व ऊर्फ एकमात्राक

( २ ) कमळ + इ = कमले २

\* अन्त्य ए द्विमात्राक ऊर्फ दीर्घ

( ३ ) कमळ + म् + इ = ( मूळ शब्दाचा अंत्य स्वर प्लुत )

कमळै ३ + म् + इ = ( अनुनासिका स्तव म् लोप )

कमळै + इ = ( अनुनासिकाचा न् ) कमला ३ नि

आतां हलन्त नपुंसकलिंगी शब्द घेतो व त्याची साधनिका देतोः—

( १ ) महँत + म् = ( म् लोप ) मह १ त्

\* ह तील अ न्हस्व

( २ ) महँत + इ = महती २ ( द्विमात्राकत्वा मुळे दीर्घ )

( ३ ) महँत + म् + इ = ( मूळ शब्दाची टि प्लुत ) महौ ३

त् + म् + इ = ( म् लोप ) महौ ३ त् + इ = ( अनु-  
नासिकाचा न् होऊन ) महान्त + इ = महान्ति

\* हलन्त शब्दांच्या न्हस्व किंवा दीर्घ टि त्या भाषेत  
नित्य अनुनासिक असत, हें लक्षांत डेविलें पाहिजे.

प्राचू शब्दः—

( १ ) प्रांचू + म् = प्रांकू = प्राकू ( पाणिनीय )

( २ ) प्रांचू + इ = प्रांची २ ( द्विमात्राक ) = प्राची ( पाणिनीय )

( ३ ) प्रांचू + म् + इ = प्रां ३ चू + म् + इ = प्रां ३ चू +  
इ = ( अनुनासिकाचा अ होऊन ) प्रा ३ च्चि = प्राञ्चि  
( पाणिनीय )

कमलू शब्दः—

( १ ) कमळू + म् = कम १ लू ( लू मुळे अनुनासिक लोप )

( २ ) कमळू + इ = कमली २ ( द्विमात्राक )

( ३ ) कमळू + म् + इ = ( लू मुळे अनुनासिक लोप ) कम ३  
लू + म् + इ = ( म् लोप ) कम ३ लू + इ = कम ३  
लि = कमलि ( पाणिनीय )

ददत् शब्दः—

(१) ददृत् + म् = ददत्

(२) ददृत् + इ = ददती

(३) ददृत् + म + इ = ददन्ति

ददृत् + म + इ = ( अभ्यस्त शब्दांचा आदि उदात्त असतां ) ददन्ति ( पहिल्या अ वर उदान्त येऊन अनुनासिकाचा लोप होते )

पुढिंगी व तदन्तर्गत खीलिंगी शब्दांच्या रूपांच्या रचने हून नपुंसकलिंगी शब्दांच्या रूपांची रचना ही अशी अगदीं निराळ्या पाया वर झाली आहे. नपुंसकलिंगाचे म् व इ हे प्रत्यय एक व दोन द्या संख्या अनुक्रमे दाखवितात द्यणून सांगितले. द्या म् ला व इ ला एक व दोन हे अर्थ आले कोटून ? म् हा प्रत्यय हूऱ ( मी, स्वतः ) या शब्दाचा अपभ्रंश आहे व इ हा प्रत्यय त्वि ( तुं ) या शब्दाचा अपभ्रंश आहे. रानटी आर्या पैकीं एक समाज एक ही संख्या स्वतः जो हूऱ द्यागजे आपण त्यानें दाखवी व दोन ही संख्या आपल्या हून निराळा जो त्वि त्यानें दाखवी. म् व इ प्रत्ययांनी वचेने दाखविणारा समाज कौक-ण्यांच्या प्रमाणे किंवा फेंवांच्या प्रमाणे किंवा डोंगरी भिजळांच्या प्रमाणे आपली सर्व बोली नाकांतून अनुनासिक बोले. द्या अनुनासिकप्रधान समाजाचा निरनुनासिक समाजाशीं जेव्हां मिलाफ झाला तेव्हां नाकां-तून अनुनासिक उच्चार करणाऱ्या समाजाचे उच्चार पेढू ठरून त्यांच्या शब्दांची व प्रत्ययांची नेमणूक नपुंसकखात्यांत झाली, व केवळ पुढिंगी बोलणाऱ्या समाजाच्या बोलण्यांत पुं व नपुं अशी द्विलिंगी भाषा येऊलगली. संस्कृत पाणिनीय व वैदिक भाषेत नपुंसकलिंगाच्या प्रवेशाची ही अशी हकीकत आहे.

२३ रेंगाण्यांच्या भाषेत फक्त वचनप्रत्यय असल्या मुळे व संप्रदान, अधिकरण, इत्यादि अर्थ दर्शविणारे विभक्तिप्रत्यय नसल्या मुळे, कोणत्या हि शब्दांचीं एकवचन, द्विवचन व त्रिवचन अशीं तीन रूपे असत. त्या रूपांनीं ते कर्ता व कर्म यांचा निर्देश करीत. सबव,

कर्मार्थी जेवहां द्या तीन रूपांचा उपयोग होई तेवहां या तीन रूपांना निरनुनासिक समाजानें आपल्या बोलीच्या धर्ती वर प्रथमा विभक्ति हें नांव डेविलें व कर्मार्थी जेवहां या रूपांचा उपयोग होई तेवहां द्या रूपांना द्वितीया हें नांव डेविलें. गेंगाण्यांना वार्कीच्या विभक्त्या नव्हत्या, सबव, मूळ शब्दाला तृतीयादि विभक्त्यांचे आपले प्रत्यय निरनुनासिक समाजानें लावून आपल्या आठ विभक्त्या प्रमाणे गेंगाण्यांच्या हि शब्दांच्या आठ विभक्त्या सजवून व्यवहार चालता केला. यद्यपि गेंगाण्यांची अशी हलाखी होती व किंचित् उपहासाचे ते विषय झालेले होते, तत्वापि गेंगाण्यांनी आपला गेगाणा स्वभाव तृतीयादि विभक्त्यांच्या प्रत्यया वर थापण्याला कमी केले नाहीं.

(३) मधुँ + स्या = मधुँ + द्या = मधुँ + या = मधुँ + आ= (अनुनासिकाचा न् होऊन) मधुना

द्या तज्जनें (१) मधुना, (२) मधुने, (३) मधुनः, (४) मधुनः, (५) मधुनि, (६) मधुनोः व (७) मधुनोः, हीं सात गेगाणीं रूपे निरनुनासिकांच्या प्रत्ययांच्या नाकाडा वर गेंगाण्यांनी काथ-मर्ची चिकटविलीं व आपण जगतीला वर कोणी तरी आहोत हें जगाला यावचंद्रदिवाकरौ जाहीर केले.

२४ नपुंसकशब्दांच्या रूपांची आम्ही केलेल्या द्या साधनिकेची आतां पाणिनीने केलेल्या रूपसिद्धीशीं तुळना करू. प्रत्येक विभक्तीचे तीन तीन मिळून सात विभक्त्यांचे लू, औ, जस् इत्यादि एक-वीस प्रत्यय पाणिनीने मूळ द्याणून निवडून काढिले, आणि नंतर जेथें जेथें हे प्रत्यय न लागतां दुसरे च प्रत्यय लागतात तेथें तेथें अमुक मूळ प्रत्ययाच्या स्थानीं अमुक नवीन प्रत्ययाचा आगम किंवा आदेश होता, असें सांगण्याचा क्रम धरिला. पुढिंगी प्रथमेच्या एकवचनाचा स् प्रत्यय नपुंसकशब्दाच्या प्रथमैकवचनांत दिसत नाहीं, सबव स् स्थानीं अम् प्रत्यय येतो, असें सांगण्या करितां त्यानें एक नवीन स्वर रचिले. औ स्थानीं ई, जस् स्थानीं इ व न् आगम, शस् स्थानीं इ व न् आगम, टा स्थानीं न् आगम, डे स्थानीं विकल्पे न् आगम, इत्यादि शेकडों चिकागीं शेकडों आगम त्याला करतांना पाहून, पराकाष्ठेची कींव

उत्पन्न होते. हें शालें प्रत्यासंबंधानें. सर्वनामस्थान, भ व यद यांच्या बाबींत मूळ प्रातिपदिका पासून अंगे तयार करण्या करितां शेकडों ठिकाणीं नवीन नवीन सूत्रे रचावीं लागलीं आहेत. ह्या सूत्रांच्या जाळयांतून वाट काढतां काढतां नवशिक्ष्या व जूनशिक्ष्या अश्या दोन्ही विद्यार्थ्यांचे पंचपाण कासावीस होतात, हठकेंच नव्हे तर उणठणीक कोरडे होतात. देव शब्दाचीं देव, देवा, देवे हीं अंगे होतात किंवा तस्थिवस् शब्दांचीं तस्थिवत्, तस्थुप् व तस्थिवांस् हीं अंगे होतात हें सूत्रां वरून विद्यार्थी जाणतो. परंतु आगम कां होतात, आदेश कां होतात, अंगे कां बदलतात, हें पाणिनी सांगत नसल्या मुळें, शास्त्राध्ययना पासून मतीला जी प्रगतिशीलता व जो जागतेपणा यावा तो येत नाहीं. याचें कारण, इतिहासदृष्टीचा पूर्ण अभाव. वैदिकभाषा ही देवांची भाषा असून ती अर्थात् अनादि आहे अशी पाणिनीची विचित्र समजूत होती यांत मोर्डेंसे नवल नाहीं. नवल दुसरे च आहे. वैदिक-भाषे पासून संस्कृत भाषा निघाली या अर्थाचा एक शब्द किंवा एक शापक संबंध अष्टाव्यायींत एक हि नाहीं. वैदिकभाषेचा संस्कृतभाषा हा अपभ्रंश किंवा विपरिणाम आहे, ही सुद्धां कल्पना पाणिनीला दिवलेली नाहीं. शुद्ध प्रयोग विद्यार्थ्याना कळावेत क्षणून पाणिनीने सूत्रे रचिलीं. तत्रापि वेदांत येणारे आर्य प्रयोग व भाषेत येणारे लौकिक प्रयोग दोन्ही सारखे च शुद्ध आहेत असे तो मानी. छांदस प्रयोग विचित्र दिसला तर छांदसि बहुलं क्षणून वेदांतील अशुद्ध नव्हत पण हेंगाड्या रूपां संबंधानें पाणिनी तिरस्कार व उपहास न दाखवितां उलटा आदर दाखवितो. या इतिहासांधते मुळें, वेदांच्या पाडीमार्गे जग नव्हते व काळ नव्हता, इत्यादि प्रगतिविरोधक कल्पना समाजांत प्रचलित झाल्या आणि भावीकालासंबंधानें तुच्छता वाढू लागली. पूर्व-वैदिक अनेकभाषा, वैदिकभाषा पाणिनीयभाषा, प्राकृतभाषा व मराठीप्रभुनि प्राकृतिक भाषा ही चढती वर्धमान श्रेणी आहे ही कल्पना यावयाची ती न येतां, ही उत्तरती क्षीयमान श्रेणी आहे अश्या विपरीत कल्पनेनें समाजाचें मन भारून व उदासीन होऊन गेलें. इतिहासदृष्टीच्या अभावा पासून समाजाचें केवढे घोर नुकसान होतें त्याचें पाणिनीय सूत्रे नामांकित उदाहरण आहे.

२५ अजन्त व हलन्त शब्दां नंतर सर्वनामांचा विचार ओघानें  
न येतो. खालील क्रमानें सर्वनामरूपांचे पृथक्करण करतों.

त्यत्, तद्, एतद्, इदम्, यत्, किम्, ह. ह.  
अदस्

ति, चतुर्

अष्टन्

अस्मत्, युष्मत्

(१) पाणिनीय त्यद् शब्दः— पाणिनी त्यद् असे प्रातिपदिक  
देतो. परंतु त्य हें मूळ रूप समजणे प्रशस्ततर. त्य हें  
सर्वनाम पूर्ववैदिक समाजांत दोन तज्जेनें उच्चारीत. एक  
समाज स्य असा उच्चार करी व दुसरा समाज त्य असा  
उच्चार करी. तस्थिवस्—तस्थिवत् असा त चा स उच्चार  
आर्थभाषांत होतो व होत असे. हें त्य—स्य सर्वनाम देव  
शब्दा प्रमाणे चाले. इतकें च कीं चतुर्थी, पंचमी, कं  
सप्तमी यांच्या एकवचनीं स्य, स्यात्, स्य, स्यि, हे  
प्रत्यय न लागतां स्मै, स्मात्, व स्मिन् हे प्रत्यय लागत.  
पूर्ववैदिक भाषांत त्य—स्य असा चाले:—

### पुर्णिंग

१	२	३
१ त्यः स्यः	त्यौ स्यौ	त्ये स्ये, त्याः स्याः त्याँः स्याँः
२ त्यं स्यं	" "	त्यान् स्यान्
३ त्येन स्येन	त्याभ्याम्	त्यैः स्यैः
	स्याभ्याम्	
४ स्यस्मै स्यस्मै	"	त्येभ्यः स्येभ्यः
	"	
५ त्यस्मात् स्यस्मात्	"	" " "
	"	
६ त्यस्य स्यस्य	त्ययोः स्ययोः	त्येषाम् स्येषाम्
७ त्यस्मिन् स्यस्मिन्	" "	त्येषु स्येषु
स्य उच्चार करणाऱ्या समाजाच्या भाषेतील प्रथमेचे एकवचन स्यः		

चैदिकभाषेत येऊन बाकीचीं सर्व रूपे त्य उच्चार करणाऱ्यांच्या भाषेतील आलीं. सर्व साधनिका देव शब्दा प्रमाणे.

### खीलिंग

१	२	३
१ स्या	त्ये	त्याः
२ त्याम्	त्ये	त्याः
३ त्यां	त्याभ्याम्	त्याभिः
४ त्यस्यै	"	त्याभ्यः

त्या व रमा यांच्या रूपांत भेद इतका च कीं स्यै, स्याः स्याम् या प्रत्ययां मार्गे रमा शब्दाचें रमा हें आकारान्त अंग असरें घ त्या शब्दाचें त्य हें अकारान्त अंग असरें. द्याणजे त्या हा शब्द भाषित-पुंस्क धरला गेला. त्यास्यै न होतां त्यस्यै होते. याचें कारण असें कीं, स्यै वगैरे प्रत्यय च खीलिंगदर्शक असल्यामुळे त्य या अंगाला आ हा खी प्रत्यय जोडला नाहीं. रमा, रामा, इत्यादि शब्द स्वतंत्र खीलिंगी गणल्या मुळे, त्यांच्या आकारान्त अंगाला स्यै वगैरे खीलिंगी प्रत्यय लागतात.

### नपुंसकलिंग

१	२	३
१ व २ त्यत्	त्ये	त्यानि
बाकीं रूपे पुंसिंगवत्		

नपुंसकलिंगीं स्य सर्वनामाची स्यत् ही खूण एर्थे नाहीं. याचें कारण असें कीं स्य उच्चार करणाऱ्यांच्या समाजांत नपुंसकलिंग निर्माण झालें नव्हते. त्यत्, त्ये, त्यानि या तीन रूपांत दोन भाषांतल्या रूपांचे मिश्रण आहे. केवळ नपुंसकलिंगी भाषा बोलणारा एक पूर्ववैदिक जुनाट समाज होता द्यगून मार्गे सांगितलें. त्या समाजांत त्यत् हें सर्वनामरूप होतें व पुंसिंगी भाषा बोलणाऱ्यांच्या समाजांत त्य हें प्रातिपदिक होतें. पहिला समाज त्यत् हें सर्वनाम असें चालवीः—

१	२	३
त्यत्	त्यती	त्यन्ति
आणि दुसरा समाज त्यं, त्ये, त्यानि अशी रूपावली रची. दोहोचे संमिश्रण होऊन		

त्यत् त्ये त्यानि  
हीं स्वें मिश्र जी वैदिकभाषा तीन आलीं.  
त्य वैगेरे सर्वनामांना स्मै, स्मात्, स्मिन् असे मकारमय प्रत्यय  
कोठून आले? तर, पूर्ववैदिकभाषांत स्य व स्म आणि व्य व घ्म असे  
वैकल्पिक उच्चार एका च अक्षराचे होत असत. याचे सर्वच्या परि-  
चयाचे उदाहरण म्हटलें झणजे दुष्टंत व दुष्मंत या जोडीचे.

(२) पाणिनीय तद् शब्दः—

सः	तौ	ते
सा	ते	ताः
तत्	ते	तानि

साधनिका त्यद् प्रमाणे

(३) पाणिनीय एतद् शब्द ए + नद् असा सामासिक आहे. नद्  
म्हणजे तो आणि एतद् व्याणजे हा सो. साधनिका त्यद् प्रमाणे.  
पूर्ववैदिक भाषेत एनद् असा दुसरा शब्द होता. एनद्  
व एतद् या दोन शब्दांच्या रूपांची भेसळ वैदिकभाषेत  
झाली आहे.

(४) पाणिनीय यद् शब्दः—

यः	यौ	ये
----	----	----

इत्यादि साधनिका त्यद् प्रमाणे.

(५) पाणिनीय किम् शब्दः— पुष्टिंगी पूर्ववैदिकभाषेत मूळ शब्द  
क, खीलिंगी का, नपुंसकलिंगी क, नपुंसकलिंगी भाषेत मूळशब्द किम्  
पुष्टिंग

कः	कौ	के
	खीलिंग	
का	के	काः
	नपुंसकलिंग	
किम्	किमी	किम्मि
कम्	के	कानि
नपुंसकलिंगीभाषेचे किम् हें रूप घेऊन		
किम्	के	कानि

( ६ ) पाणिनीय सर्व शब्द स्यद् प्रमाणे चालतो. नपुंसकलिंगी सर्वत् असे रूप नाहीं.

( ७ ) पाणिनीय इदम् शब्दः— पूर्ववैदिकभाषात् इदम्, यनद् व अ अशीं तीनि सर्वनामे इदमर्थक होतीं. ती अशीं चालतः—

इदम्

( १ ) इदम् + स् = इभम् ( स् लोप ) = यम् = ( उच्चार-सौकर्यार्थ ) अयम्

( २ ) इदम् + स् + स् = इभम् + अ + उ = ( अलोप ) इम् + अ + उ = इमउ = इमौ

यनद्

( य चा उच्चार अ व ए यांच्या मधील उच्चारा सारखा असे. घड ए हि नसे व घड अ हि नसे. शा दोन्ही मधला असे. वैदिककाळीं कित्येकांनी हा मधला उच्चार ए केला व कित्येकांनी अ केला. मी हा उच्चार य् या खुणेने दर्शविला आहे. )

( ए उच्चार होई त्या वेळेस )

( १ ) एनः	एनौ	एने
-----------	-----	-----

( २ ) एनम्	"	एनान्
------------	---	-------

( ३ ) एनेव	एन्याम्	एभिः
------------	---------	------

( अ उच्चार होई त्या वेळेस )

( ? ) अनः	अनौ	अने
-----------	-----	-----

( २ ) अनम्	"	अनान्
------------	---	-------

( ३ ) अनेन	आभ्याम्	आभिः
------------	---------	------

अ

( १ ) अः	औ	ए
----------	---	---

( २ ) अम्	"	आन्
-----------	---	-----

( ३ ) अया	आभ्याम्	एभिः
-----------	---------	------

( ४ ) अस्मै	"	एभ्यः
-------------	---	-------

( ५ ) अस्य	अयोः	एषाम्
------------	------	-------

शा तिन्हीं सर्वनामांचे मिथण खालील पाणिनीय रूपे आहेतः—

( १ )	अभम्	इमौ	इमे
( २ )	इमम्	"	इमान्
( ३ )	अनेन—एनेन	आभ्याम्	एनेः
( ४ )	अस्मै	"	एभ्यः
( ५ )	अस्मात्	"	"
( ६ )	अस्य	अनयोः	एषाम्
( ७ )	अस्मिन्	"	एषु

पाणिनि हीं रूपे खालील आगम घाटून सिद्ध करतोः— ( १ ) इद स्थानीं अय, ( २ ) इदम् स्थानीं इम, ( ३ ) इदम् स्थानीं अन व एन, ( ४ ) इदम् स्थानीं अ, ( ५ ) इदम् स्थानीं अने, ( ६ ) नाम् स्थानीं प्राम् - साक्षात् निपात केळा असत्वान् तरी काहीं बिचडले नसते.

### इदम् खीलिंग

त्यत् च्या खीलिंगाप्रमाणे साधनिका व इदम्, वनद्, अ या तीन शब्दांच्या रूपांचे मिशण.

### इदम् नपुंसकांग

( १ )	( इदम् + म् )	इदम्	इदमी	इदम्मि
( २ )		इमम्	इमे	इमानि
( ३ )		एनत्	एने	एनानि

या तीन सर्वनामांच्या रूपांचे मिशण.

### ८ पाणिनीय अदस् सर्वनाम.

तद् म्हणजे ते. अतद् म्हणजे तद् च्या हून अलीकडले. अतद्, किंवा अतत् मधील पहिल्या त चा द होऊन व दुसऱ्या त् चा स् होऊन अदस् हा सामासिक शब्द झाला. पूर्ववैदिकभाषांत अदस् ( अतत् ) व असु अशीं दोन सर्वनामे असत. त्यांच्या रूपांचे मिशण होऊन पाणिनीय रूपे झालीं आहेत.

### अदस्

( १ ) अदस् + स् = असस् = स् = असह् + ह् = असअ + ज् = असा + ज् = असौ अ + तद् = अतद् = अस अथवा ( त स्थाने स असे पाणिनि सांगतो च ).

अस + स = अस + ह = अस + उ = असौ

ऋं अ + उ, किंवा आ + उ यांचा संधि पूर्ववैदिक-  
भाषांत औं होत असे.

ऋं इतर रूपे तत् प्रमाणे:—

१	२	३
असौ	अतौ	अते
अतं	"	अतां
	इ. इ. इ.	
	अमू	
१	२	३
अमुः	अमू	अमी ( अमु+ह=अम्बिः=अमी )
अमून्	अमू	अमून् ( अम्बिः+आनू=अमून् )
	इ. इ. इ.	

आ दोन सर्वनामरूपाचे मिथग होऊन वैदिक व पाणिनीय रूपे बनली. पैकी अदस् चे असौ हे एक च रूप पाणिनीयभाषेत राहिले, बाकीचीं सर्व रूपे अमु सर्वनामाचीं आहेत. तद्, इदम् शब्दांच्या खीलिंगी च नपुंसकलिंगी रूपांचा ज्या तर्हने ऊळेकेला त्या च तर्ही अदस्-अमु सर्वनामांच्या खीलिंगीं व नपुंसकलिंगी रूपांचा ऊह करावा.

२६ यत्, तद्, एतत्, अतत् ( अदस् ) हे सर्व शब्द तका-रात्न आहेत असे पाणिनि द्यगते. कारण समास वगैरेत यत्, तत्-इ ही रूपे मूळ प्रातिपदिकाचीं येतात; जसें तत्कारण, यदिच्छा, इ. ह. इ. अन्यत्, कतरत्, इतरत् इत्यादि नपुंसकलिंगी प्रथमेच्या एकत्रचनाचीं रूपे यत्, तत्, इत्यादि सर्वनामांच्या रूपांसारखीं अस-क्लेलीं पाहून आणि समासांत अन्य, इतर, रूपे आलेलीं पाहून, पाणिनीला अद्वनरादिभ्यः पञ्चभ्यः हे सूत्र रचावै लागले, आणजे नपुंसकलिंगीं प्रथमा व द्विनीया यांच्या एकत्रचनीं अन्य, इतर, इत्यादि शब्दांना अदुः द्यगजे अद् आदेश होतो असे सांगावै लागले. हा पाणिनीच

रस्ता द्याला. ऐतिहासिक रस्ता या हून निराळा आहे. पूर्ववैदिक-

भाषांत अन्य व अन्यत्, इतर व इतरत्, त्य व त्वत्, त व तद् अझीं भिन्न सर्वनामप्रतिपदेके होतीं, असें ऐतिहासिक रुटीला दिसतें. पैकीं संमिश्र जी वैदिकभाषा व पाणिनीय भाषा तीन त व तद् या जोडींतील तद् हें प्रातिपदिक व समासक्षम समजले गेले आणि अन्य, अन्यत् या जोडींतील अन्य हें प्रातिपदिक व समासक्षम समजले गेले.

**२७** दोन या अर्थी पूर्ववैदिकभाषांत इम् ( इंद्र ), इ, इा, व इ असे चार शब्द होते. पैकीं इं, इा व इ हे पाणिनीयभाषेत समासांत येतात आणि इ वर विभक्ति कार्य चालते, पाणिनि इ हा मूळ शब्द धरून व लोप आणि आगम करून त्याच्या पासून इम्, इ, इा ही रूपे काढितो तें टीक च आहे.

पूर्ववैदिकभाषेत चि, च्रयस् व च्रय असे तीन शब्द असून, शिवाय तिसृ घणून चवथा शब्द असे. पैकीं तिसृ शब्द पाणिनीयकालीं फक्त खीलिगी योजित. पूर्ववैदिककालीं तिसृ तील ऋ अर्धमात्राक असे. घणजे क॒ तीन प्रकारचे असत, अर्धमात्राक ऋ, एकमात्राक ऋ व द्विमात्राक ऋ ऊर्फ दीर्घ ऋ. कानडींत किंवा हंगरींत ज्याप्रमाणे ए हा स्वर अर्धमात्राक व पूर्णमात्राक असतो त्याप्रमाणे पूर्ववैदिकभाषांत ऋ अर्धमात्राक व पूर्णमात्राक असे. हा अर्धमात्राक क॒ तिसृ. चतृष्ठ व नृ या शब्दांत पाणिनीयकालीं एका डिकाणीं राहिलेला आढळतो. तें डिकाण घणजे षष्ठींचे अनेकवचन. षष्ठी अनेकवचनीं तिसृणां, चतृष्ठां व नृणां अशीं रूपे होतात, तिसृणां, चतृष्ठां अशीं दीर्घ ऋकारमय रूपे होत नाहींत, घणून पाणिनि सांगतो. नामि या सूक्ते करून देवानाम्, हरीणाम्, मातृणाम्, प्रमाणे तिसृणाम्, चतृ-सृणाम् अशीं रूपे बहावींत, परंतु पाणिनिकालीं तीं तशीं दीर्घ होत नसत. दीर्घ कां होत नसत त्याचें कारण, मात्र, पाणिनि सांगत नाहीं. दीर्घ न होण्याचें कारण तिसृ, चतृष्ठ व नृ यांतील क॒ अर्ध-मात्राक असे व तो नाम च्या पूर्वी अत्यन्त नहस्व ऊर्फ अर्ध नहस्व उच्चारिला जाई. या अर्ध नहस्वाचा दीर्घ झाला च तर बो एकमात्राक होई, द्विमात्राक होणे अशक्य होते.

पूर्ववैदिकभाषेत चार या अर्थी चतृ, चतुर् व चतृष्ठ असे तीन शब्द असत. साधनिका वरप्रमाणे.

१ चत्वार्

चत्वारौ

चत्वारः

चत्वाः

व

१ चतुर्

चतुरौ

चतुरः

२ चतुरम्

"

चतुरः

शा दोन रूपांची भेसळ होऊन पाणिनीय रूपे बनलीं.

नपुंसकलिंग

१ चत्वार्

चत्वारी

चत्वारौ = चत्वारि

पूर्ववैदिकभाषांत पष् हा शब्द असा चालेः—

१ पट-इ, पण्

२ पट-इ, पण् ( पष् + न् )

३ पङ्गः

४ पङ्गः

५ पण्माम् ( पण् + आम् , )

६ पङ्गु

\* पण् + आम् येथें व तील अ चें दीर्घत्व ण् ला छित्व करून साधिलें आहे. आणजे उसक्याकरितां ण् छित्त उच्चारित व व तील अ ला सहज च दीर्घत्व येई.

पूर्ववैदिकभाषांत अष्ट, अष्टा, अष्टौ असे तीन शब्द असत. त्यांच्या भेसळीने पाणिनीय रूपे साधलेलीं आहेत. त्यांचा ऊह यथापूर्व करावा.

२८ एथपर्यंत जीं सर्वनामें सांगितलीं त्यांच्या स्वभावा हून अस्यन्त विपरीत स्वभावाचीं दोन सर्वनामें आतां विवेचनार्थ व पृथक्करणार्थ घेतों. त्या सर्वनामांना पाणिनि ( १ ) अस्मद् व ( २ ) युष्मद् आणतो. हे दोन शब्द कोणत्या हि हलन्त किंवा अजन्त शब्दाप्रमाणे चालत नाहीत. यांना प्रत्यय हि निराळे च लागतात. श्यांचीं अंगे हि निराळ्या च तन्हेनै सिद्ध होतात. असा सर्वतोपरी विपरीतपणा पाणिनीला श्या दोन शब्दांच्या रूपसिद्धी संबंधानै भासला. श्या दोन शब्दांनीं पाणिनीला फार छळलें. श्या दोन चिमकुल्या पण श्याड शब्दां

करितां, एकंदर नेवीस स्वतंत्र सूत्रे पाणिनीस रचावीं लागलीं. ( १ ) प्रत्ययादेशांचीं सूत्रे, ( २ ) अंगादेशांचीं सूत्रे, ( ३ ) अंगान्त्यवर्णादेशाचीं सूत्रे व ( ४ ) रूपद्वयांचीं सूत्रे, अशीं उठल्याबसल्या सूत्रे च सूत्रे काढण्याचे पाणिनीला फार अम पडले. एकवीस रूपांच्या सिद्धी करितां नेवीस स्वतंत्र सूत्रे रचावीं लागणे घ्यणजे शब्द पराकाष्ठेचे खटचाळ असले पाहिजेत यांत संशय नाही. खरोखर च, हे दोन शब्द सगळ्या वैदिक व पाणिनीय भाषेत अत्यन्त मासलेवाईक आहेत. पुढे श्या शब्दांची जी रूपसिद्धी मी करून दाखविणार आहे त्या वरून इ मासलेवाईकपणा कोणत्या पेठचा आहे तें कळून येईल.

### अस्मद् शब्द

---

समाजांत शब्दांचें जें रूप येतें तें प्रायः प्रातिपदिक समजण्याचा पाणिनीचा प्रधात असल्यामुळे ( उदाहरणार्थ, अस्मच्चणीतयः ), स्यांने मूळ शब्द अस्मद् असा मानिला असून, त्या वरून नाना आदेश करून अहम्, आवाम्, वयम्, इत्यादि रूपे निष्पत्त केलीं आहेत. अस्मद् शब्दा पासून अहम् रूप तो एणेप्रमाणे काढितोः—

( १ ) अस्मद् + सु अशी स्थिति

प्रथमा एकवचनीं सु स्थानीं अम् आदेश होऊन,

( २ ) अस्मद् + अम् अशी स्थिति

पुढे सु असतां, अस्मद् शब्दांतील अस्म् स्थानीं अह आदेश होऊन,

( ३ ) अह अद् + अम् अशी स्थिति

दकाराचा लोप होऊन,

( ४ ) अह अ + अम् अशी स्थिति

पररूप होऊन,

( ५ ) अह + अम् अशी स्थिति

पूर्वरूप एकादेश होऊन,

( ६ ) अहम्

एणे प्रमाणे सहा बोळांतून वाट काढीत काढीत अहम् या विडौं-  
च्चाचें दर्शन पाणिनि घडावितो. इतका प्राणायाम न करितां, अस्मद्  
चें प्रथमेचें एकवचन अहम् होतें, असें निपातन पाणिनींने केले असतें

तरी कांहीं च विघडले नसतें. वरें, इतके सहा फेरे घेऊन व अनेक गिरकांडया खाऊन, अहम् चें कांहीं गणगोत कळते व्याणावें तर तसा हि कांहीं लाभ नाहीं. फक्त, अस्मत् चें अहम् होतें. एवढे कळतें. तात्पर्य, अहम् चें गणगोत जाणावयाचें असल्यास, पाणिनीचा रस्ता कुचकामाचा उत्तर. गणगोत जाणावयाचें असल्यास, पाणिनीच्या हून निराळा मार्ग स्थीकारिला पाहिजे. पूर्ववैदिककालीन भाषांत उत्तम पुरुषवाचक सर्वनामे दोन सांच्यांची असत. एक सर्वनाम हूऱ्या सांच्याचें व दुसरे सर्वनाम हूऱ्या सांच्याचें. हूऱ्या सांच्याच्या सर्वनामाचा उच्चार हूऱ्या, हम्, अहम् असा वेळ पडेल त्या प्रमाणे तीन प्रकारचा असे व हूऱ्या सांच्याच्या सर्वनामाचा हि उच्चार हूऱ्या, हन्, अहन् असा तीन प्रकारचा असे. पूर्ववैदिकलोक कंठच उच्चार फार करीत, त्या मुळे सध्यांचीं स्, क्, प्, म्, न्, हत्यादि सर्व व्यंजने ते प्रायः महाप्राण घालून हूऱ्या, :क्, :प्, हूऱ्या, मूऱ्या, अशीं उच्चारति. तात्पर्य, वैदिककालीं जो उच्चार मूळाला तो उच्चार पूर्ववैदिककालीं हूऱ्या असे. उत्तम पुरुषवाचक सर्वनामां संबंधाने लक्ष्यांत टेवण्या सारखी ही पहिली बाब होय. लक्ष्यांत टेवण्या सारखी दुसरी बाब आटली द्यणजे कित्येक पूर्ववैदिकभाषांत वचनप्रत्यय शब्दांच्या पूर्वी लागत व कित्येक पूर्ववैदिकभाषांत वचनप्रत्यय शब्दांच्या पुढे लागत. म्हणजे, पूर्ववैदिककालीं भाषा दोन प्रकारच्या असत, उपसर्गाने वचन-रूपे बनविणाऱ्या भाषा व प्रत्ययाने वचनरूपे बनविणाऱ्या भाषा. वृटांता करितां मराठी व अरबी या भाषा घेऊ. मराठीत सबव या शब्दाचें अनेकवचन, शब्दाच्या पुढे ही प्रत्यय लागून व अन्त्य अ चा लोप होऊन, सबव + ही = सबव् + ही = सबवी असें होतें. आणि अरबीत सबव् या शब्दाचें अनेकवचन, अ हा उपसर्ग शब्दाच्या मार्गे लागून व प्रथमस्वराचा लोप आणि द्वितीय स्वराची वृद्धि होऊन, अ + सबव् = अ + स् वा ब् = असबव् असें होतें. अर्थात् मराठी ही प्रत्ययी भाषा आहे व अरबी ही उपसर्गी भाषा आहे. हा च भेद

पूर्ववैदिकभाषांत होता. एक भाषा प्रत्ययी असे व दुसरी उपसर्गी असे. पैकी हैं सर्वनाम ज्या भाषेत होतें ती भाषा उपसर्गी असून, तीन हैं सर्वनाम वचनप्रकरणी प्रणे प्रमाणे चाले— स् या उपसर्गीने एक वचन दाखवीत, स् + स् या उपसर्गीनीं द्विवचन दाखवीत, आणि स् + स् + स् या तीन उपसर्गीनीं क्रिवचन दाखवीत.

(१) स् + हृ = स् + अहम् = ह + अहम् = हहम् = अहम्,  
हम्, मृ

(२) स् + स् + हृ = ह + ह + हृ = अ + उ + अहम् =  
औ + अहम् = आव् + अहम् = आव् + अभम् =  
आवाम्

\* पूर्ववैदिकभाषांत स् चा हृ; हृ चा अह किंवा उ; अउ  
चा उच्चार औ होत असे हैं माझे सांगितलें च आहे.

(३) स् + स् + स् + हृ = ह + ह + ह + हृ = उ + अ +  
अ + हृ = व + अ + हृ = व + व + हृ = वयहृ =  
वयम्

एणे प्रमाणे उपसर्गी भाषेत

१

२

३

अहम्

आवाम्

वयम्

हैं तीन वचनांचीं तीन रूपें होत. शांच्चा रूप-सिद्धीत स् हा एक संख्यावाचक उपसर्ग मूळशब्दाच्या माझे लागत असल्या मुळें, तिन्हीं रूपे मकारान्त दिसतात, देव शब्दाच्या रूपां प्रमाणे हकारान्त, औकारान्त किंवा अःकारान्त दिसत नाहीत. तिन्हीं मकारान्त रूपे पाहून पाणिनि संकटानं पडला. वस्तुतः हलन्त शब्दाच्या शिरस्त्या प्रमाणे अस्मद् शब्दाचीं अस्मद्-दृ, अस्मदौ, अस्मदः अशीं रूपे व्हावीत. परंतु तीं तशीं न होतां, लोकांच्या वोलण्यांत व वेदभाषेत अहम्, आवाम् व वयम् अशीं तिन्हीं मकारान्त रूपे पाहून पाणिनीला आदे-शांचा भाशय करून, अस्मद् पासून हीं तिन्हीं रूपे हठांने काढावीं

लागलीं. उपसर्गीं भाषा असतात व प्रत्ययी भाषा असतात हा बाबीचे स्वप्र हि पाणिनीला नव्हते. त्या मुळे प्रत्ययांना आदेश, अंगाला नाना आदेश व अंत्याला आदेश करून, कशीं तरी अहम्, आवाम्, वयम् हीं रूपे पाणिनीने अस्मद् शब्दा पासून निर्माण केलीं. मूळशब्द अस्मद् नव्हे, हा आहे, हे हि त्याला माहीत नव्हते. समासांत अस्मद् रूप येते, सचब अस्मद् हे प्रातिपदिक त्याने स्वीकारिले. परंतु समासांत अस्मद् हे अनेकवचनीं येते, एकवचनीं येत नाहीं, हा जो हा अस्मद् शब्दाचा विशेष त्या कडे जितके लक्ष्य द्यावें तितके त्याने दिले नाहीं. समासांत एकवचनीं मद् हे रूप येते हे तो पहात होता. मग, मद् हे च प्रातिपदिक धरण्यास काय हरकत होती? किंवा मद् व अस्मद् हीं दोन्हीं प्रातिपदिके धरण्यास कोणी अडचण होती? शिवाय, पाणिनीने असा विचार करावयाचा होता कीं, समासांत एकवचनीं मद् व अनेकवचनीं अस्मद् प्रातिपदिक येते, तसें द्विवचनाचे आवद् प्रातिपदिक कां घ्यणून येत नाहीं? द्विवचनाला काय म्हणून गाळले? तसेच, अस्मद् हे प्रातिपदिक धरून त्या पासून अहम्, आवाम्. वयम्, मद् इत्यादि रूपे आदेश करून जरीं काढतां येतात, तशीच मद् हे प्रातिपदिक धरून त्या पासून अस्मद्, अहम्, इत्यादि रूपे हि आदेश करून काढतां येतील. तात्पर्य. मूळ शब्द काय आहे, त्याचीं रूपे वैदिकभाषेन कशीं आर्लीं, पूर्ववैदिकभाषांत मूळ शब्द कसा चाले, इत्यादि बाबीचे ज्ञान नसल्या मुळे, उत्तम पुरुषसर्वनामाच्या रूपसिद्धी संबंधाने पाणिनीची लंगडशाई पराकाष्ठेची झालेली आहे.

२९. पुर्ववैदिकभाषांत कंठच उच्चारांचे प्रावल्य विशेष असे म्हणून वर सांगितले— त्या भाषांत कित्येक समाज कंठच : सचा उच्चार बहुतेक हा सारखा करीत; आणि कित्येक समाज कंठच : सु चा उच्चार बहुतेक वैदिक स् सारखा करीत. पैकी हा उच्चार करणारे समाज प्रथमेच अनेकवचन वयम् असे उच्चारीत. सु उच्चार करणारे जे समाज होते त्यांने अनेकवचन एणे प्रमाणे साधे: —

$$(3) \quad \text{स} + \text{स} + \text{स} + \text{ह} = \text{ह} + \text{स} + \text{स} + \text{ह} = \text{अ} + \\ \text{स्स} + \text{ह} = \text{अस्म} = \text{अस्मह}, \text{अस्म}, \text{अस्माँ}, \text{अस्मे}.$$

साधे, बने, करीत वगैरे क्रियापदें रूपां संबंधानें योजिलेलीं पाहून, असा समज होण्याचा क्वचित् संभव आहे की पूर्ववैदिक रानटी समाज प्रकृति. उपसर्ग प्रत्यय वगैरे अवयव घेऊन त्या त्या रूपांची सिद्धि, बनावट, व कार्ये ज्ञानतः जाणुनबुजून करीत असावे. तर असा समज करून घेणे युक्त नव्हे. ते रानटी समाज भाषाविषयक सामाजिक सूतीनं रूपांचा उच्चार करीत, रूपांची सिद्धि करीत नसत. साधे, बने इत्यादि क्रियाशब्द आपण जे वर्तमानकालीन वैयाकरण व शास्त्रिक योजतो ते रूपांचे पृथक्करण करणारे शाखज्ञ या नात्यानें योजतो— असो. कंठच श चा ह उच्चार करणाऱ्या व स उच्चार करणाऱ्या अशा दोन्ही समाजांची बचनांची एकंदर रूपे अशीं : —

१	२	३
अहम्	आवाम्	वयम्
हम्	आवा	अस्मह्
म्		अस्मा, अस्मौ
		अस्म
		अस्मे

\* प्राकृतभाषांतील हम् हें वेदपूर्वकालीन हम् हें रूप आहे. प्राकृतांतील अंहभम् हें रूप अहकम् ( अकञ्च ) ल्या रूपाचा अपभ्रंश.

\* प्राकृतांतील अद्वे हें रूप पूर्ववैदिक अस्मे चा अपभ्रंश.

हीं रूपे अत्यन्त प्राचीन अद्या पूर्ववैदिकसमाजाच्या भाषांत प्रचलित होतीं. त्या समाजांची गती बचनांची रूपे साधण्या पलीकडे गेली नव्हती. पुढे द्वितीयादि विभक्तिप्रत्यय लावण्याचा प्रधान पडून वैदिकभाषेत व वैदिकसमकालीन प्रांतिकभाषांत विभक्त्यांचीं रूपे इतर शब्दांच्या रूपां प्रमाणे साधलीं गेलीं. त्या रूपांची साधनिका एणे प्रमाणे : —

( ४ ) हृ + म = हम् = मम् , माम् , मा

\* प्राकृतांत मम् हें रूप येते.

( ५ ) आवाम् + म = आवाम्

( ६ ) असमौ + म् = ( अनुनासिकाचा न् होऊन ) असमा-  
न् म् = असमान् असमह् + म् = असमह् असमे +  
म् = असमे

( ७ ) ह् + स्वा = ह् + शा = ह् + या = मया  
ह् + स्ये = श्य + श्ये = ह् + ये = मये

\* प्राकृत मे, महे, मए हीं रूपे मया व मये शा रूपांचे  
अपभ्रंश आहेत.

( ८ ) आवा + भ्याम् = आवाभ्याम्

( ९ ) असमा + भिस् = असमाभिः  
असमे + भिस् = असमेभिः

\* प्राकृत अद्देहिँ हे रूप पूर्ववैदिक असमेभिः चा अपभ्रंश  
किंवा वास्तविकपणे भ् चा ह होऊन व स् चा ह  
होऊन अद्देहिँ हे रूप पूर्ववैदिक असमेभिः या रूपाचा  
समकालीन पर्याय आहे.

( १० ) ह् + भ्य = म + श्य = म + य = म + इ = मे

ह् + भ्यम् = मध्यम्, मभ्यम्

\* भ्य = श्य

( ११ ) आवा + भ्याम् = आवाभ्याम्

( १२ ) असम } + भ्यम् = असमभ्यम्, असमाभ्यम्, असमेभ्यम्  
असमा }  
असमे }

\* भ्यस् श्या ऐवजीं भ्यम् प्रत्यय विशेष आहे.

( १३ ) ह् + भ्यत् = म् + अत् = मत्

\* भ्य = श्य = य = अ

\* भ्य व भ्यत् प्रत्यय विशेष आहेत.

( १४ ) आवा + भ्याम् = आवाभ्याम्

( १५ ) अस्म + भ्यत् = अस्मत्

\* भ्य = द्य = य = अ

\* अस्म या अनेकवचनाला भ्यत् हा प्रत्यय लागला आहे.  
 \* प्राकृतांत अद्याहिंतो व अद्यासुंतो अशीं पंचमीचीं रूपे  
 येतात. एर्थे हिंतो व सुंतो हे प्रत्यय आहेत. यांचे मूळ  
 अभ्यन्तर् व स्वंतर् हीं अव्यये आहेत. अभ्यन्तर् द्यगजे  
 मधून व स्वन्तर् द्यगजे मधून. अभ्यन्तः = ( अलोप )  
 भ्यन्तः = भिंतो = हिंतो ; स्वन्तः = सुंतो; अश्या  
 परंपरेने हिंतो व सुंतो हे प्राकृत प्रत्यय निघाले आहेत.  
 मन्तो हें प्राकृत रूप मन्तः या तसिलान्त संस्कृत रूपाचा  
 अपभ्रंशा उघड आहे.

( १६ ) हू + स्म = हूहू = मम. मम ( अकृच् ) = ममक

हू + स्य = म + य = म + ह = मे

हू + स्य = मद्य

\* स्य आणि स्म हीं एका च प्रत्ययाचीं दोन रूपे आहेत.  
 हें मार्गे दाखविलें य आहे.

\* मे, मम, मह व मद्य हीं रूपे मे. मम व मद्य  
 याचे अपभ्रंशा आहेत, अथवा, वास्तविक म्हटले म्हणजे  
 समकालीन पर्याय आहेत— प्राकृत सर्वनामरूपां संबंधी  
 अपभ्रंशा हा शब्द प्रस्तुत विवेचनात जेर्थे जेर्थे येईल तेर्थे  
 तेर्थे त्याचा अर्थ अपरपर्याय असा समजावा.

( १७ ) आवा + स्योस् = आवायोः = ( उच्चारसुखार्थ ) आवयोः  
 अस्माँ + स्याम् = अस्माँ + आम् = ( अनुनासिकाचा न्  
 होक्तन ) अस्मानाम्

( १८ ) अस्मह् ( अकृच् ) = अस्माक

अस्माक + स्यम् = अस्माक + अम् = अस्माकम्

\* मम ला अकृच् प्रत्यय लागून ममक ( मम एव )  
 रूप होतें, त्या पासून तद्दित मामक, मामकीन. त्या प्रमा-

जेंच अस्महू ला अकच् प्रत्यय लागून व हू याचा उच्चार अ<sup>३</sup>था जवळजवळ असल्या मुळे स्वर समजून अस्महूक असे रूप होई व अस्महूक या रूपांतील हू चा अ होऊन अस्माक असे रूप होई. अस्माक पासून तद्दित आस्माक व आस्माकीन. अस्माक ला स्थम् प्रत्यय लागून व अ चे पूर्वरूप होऊन अस्माकम्.

\* प्राकृतां पष्ठीच्या अनेकवचनीं मज्जा, अघ्य, अघ्य, अघ्याणं अशीं रूपे येतात, त्यांची साधनिका : ——

अस्मृ + स्य = ( अलोप हू म्य = मश्य = मज्जा

अस्मृ + ह्य = अस्मृ + ह्य = अस्मृ + य = अस्मृ +

अ + अस्मृ = अघ्य, अघ्य ( य = इ )

अस्मानाम् = अघ्याणं

( १९ ) हू + स्त्यि = मयि, व्ययि

( २० ) पष्ठीद्वचनवत्

( २१ ) अस्मा + सु = अस्मासु

अस्मे + सु = अस्मेषु

हीं हू या सर्वनामाचीं रूपे झालीं. हू हें सर्वनाम ज्या समाजांत होर्ते तो समाज प्रत्ययी भाषा बोलणारा असल्या मुळे त्याच्या हू सर्वनामाचीं रूपे हलन्त सर्वनामाच्या रूपा प्रमाणे होत : ——

( १ ) हू + स = हू

\* हू, हैं, हन्, असा एकवचनाचा उच्चार असे. हू

सर्वनामाची म ही जशी खुण तशी हू सर्वनामाची न ही खूण.

( २ ) हू + स + स = हू + अ + उ = हौ = नौ

( ३ ) हू + स + स + स = हू + अस् = हः = नः

हे सर्वनाम योजणाच्या समाजाची गती वचनप्रत्ययां पेक्षां जास्त लांब गेली नव्हती. त्याच्या भारेत विभक्तिप्रत्यय अश्याप निर्माण झाले नव्हते. विभक्तिप्रत्ययांचे काम संप्रदान, करण, इत्याशर्थक स्वतंत्र शब्द लावून होत असे. त्या मुळे ह्या सर्वनामवाल्यांचा व ह्या सर्वनाम-

वाल्यांचा जेव्हां मिलाफ होऊन एक समाज बनला तेव्हां नौ व नः हीं दोन रूपे द्वितीया, चतुर्थी व षष्ठी यांच्या द्विवचनीं व त्रिवचनीं विकल्पांने व गौणत्वानें योजिलीं जोऊं लागलीं. चतुर्थांच्या आवाभ्याम च्या जोडीला ज्या अर्थी नौ हे रूप आहे त्या अर्थी द्वितीया व पंचमी यांच्या द्विवचनाच्या जोडीला हि तें एके कालीं असावें हे स्पष्ट आहे. तसेच द्वितीयेच्या द्विवचनाच्या जोडीला जर नौ आहे तर प्रथमेच्या द्विवचनाच्या जोडीला हि तें एके कालीं असावें. हा च प्रकार षष्ठी व सप्तमी यांच्या द्विवचनांचा. अनेकवचनीं सर्व विभक्त्यांत एके कालीं नः हे रूप असावें. नौ व नः यांची उत्पत्ति ही अशी आहे.

**३० म-उच्चारांकित उत्तम पुरुषसर्वनाम व न-उच्चारांकित उत्तम पुरुषसर्वनाम अद्या या दोन्हीं सर्वनामांच्या रूपांचे मिश्रण मिश्र वैदिकसमाजाच्या भारेत होऊन पाणिनीं जीं वैदिक व स्वकालीन रूपे दिलीं तीं सुप्रसिद्ध असल्या मुळे एथे पुनः देत नाहीं. म-सर्वनामवाले उपसर्ग लावून वचनरूपे तयार करीत व नसर्वनामवाले प्रत्यय लावून वचनरूपे तयार करीत. हे उपसर्ग लावणारे लोक कोण? व प्रत्यय लावणारे लोक कोण? नसर्वनाम झांदभारेत हि येतें. तिसरा हि एक अभ्युपगम आहे. तो असा कीं वैदिक आर्यांच्या पूर्वजांत च शब्दांचीं रूपे उपसर्गांने हि साधण्याचा प्रधात असे. हा प्रधात क्रियापदांच्या रूपांत स्पष्ट दिसून येतो. लुऱ्, लऱ् व लऱ् यांत धातूच्या मार्गे उपसर्ग लागून रूपे होतात. अ व अन् हे उपसर्ग शब्दांना हि पांडिमार्गे लागून अंतरं—अनंतरं, आत्मा—अनात्मा, पुत्रः—अपुत्रः, अशीं रूपे होतात. झाणजे वैदिक आर्यांच्या पूर्वजांत उपसर्गांने रूपे साधणारा एक समाज होता व प्रत्ययांने रूपे साधणारा दुसरा समाज होता. आ दोन समाजांचा मिलाफ होऊन वैदिकसमाज उत्पन्न झाला-**

उपसर्गानें रूपे बनविणारा जो समाज होता तो आपलीं उत्तम पुरुषवाचकसर्वनामरूपे उपसर्ग लावून बनवीं आणि प्रत्ययानें रूपे बनविणारा समाज उत्तम पुरुषसर्वनामरूपे प्रत्यय लावून बनवीं. पैकीं उपसर्गवाल्यांची छाप प्रत्ययवाल्यां वर पराकाष्ठेची पडून उपसर्गवाल्यांची प्रथमपुरुषसर्वनामाची रूपे संमिश्र समाजांत प्राधान्यानें प्रचलित झालीं व प्रत्ययवाल्यांची रूपे गौणत्वानें आधेंमधें राहिलीं. हा तीन अभ्युपग्रामांतून हा शेवटला तिसरा अभ्युपगम सर्वांत विशेष माल्य वाटतो. तसापि त्यांत हि एक गोम आहे. उपसर्गवाले तरी उपसर्गानें रूपे तयार करण्याचा प्रधात कोटून शिकले व प्रत्ययवाले प्रत्ययानें रूपे बनविण्याची कला कोटून शिकले? मूळ, प्रत्येक समाजानें तो तो प्रधात स्वतः स्वतंत्रपणे शोधून काढला किंवा इतर आर्यानार्थ समाजांच्या अनुकरणानें सुरु केला? इत्यादि प्रभ त्या हि अभ्युपगमा वर सुचतात. परंतु, एकंदरीत हा तिसरा अभ्युपगम मला विशेष आदरणीय वाटतो. कोणता हि अभ्युपगम स्वीकारा, एवढे निश्चित झंदभाषा प्रत्ययी भाषा आहे. वैदिकभाषा प्रत्ययी भाषा आहे हे अजन्त व हलन्त शब्दांचीं वचनरूपे पहातां सहज कोणाच्या हि नजरेस येईल. फक्त उत्तम पुरुषवाचकसर्वनामाचीं मकारीं रूपे तेवढीं उपसर्ग लावून झालेलीं आहेत. तेव्हां हीं चिरीतधर्मी रूपे मूळचीं वैदिकलोकांच्या साक्षात् पूर्वजांचीं नव्हत, दुसऱ्या कोण्या तरी लोकांचीं आहेत. वैदिक लोकांच्या पूर्वजांचीं नौ व नः हीं दोन च रूपे राहिलीं आहेत, वाकी सर्व एकवीस हि रूपे उपसर्गवाल्यांच्या भाषेतील आहेत. घरच्या रूपांना इतके पराकाष्ठेचे गौणत्व येणे आणि परकीय रूपांची इतकी बेसुमार व्यापि होणे व ती उत्तम पुरुषवाचक हरहमेष बोलण्यांत येणाऱ्या सर्वनामांच्या रूपांत होणे म्हणजे प्रत्ययी लोकांवर उपसर्ग लोकांची छाप सर्वतोपरी वसणे, असा अर्थ होतो. वैदिक आर्याच्या पुरातन पूर्वजां वरती असली जबरदस्त छाप वसविणारे असे हे उपसर्गी भाषा बोलणारे लोक कोण? आर्याच्या शोजारचे उपसर्गी भाषा बोलणारे लोक झाटले ब्याणजे पहव तेवढे दिसतात. पहवी भाषेत उपसर्ग लावून वचनांची रूपे बनतात. अत्यन्त पुरातनकालीं पहवशंख्या

पूर्वजांनीं वैदिक आर्याच्या पूर्वजांना पादाक्रान्त करून आपली भाषा हि बोलावयास लाविले असें म्हणावें लागतें. असें दिसतें कीं, वैदिक आर्याच्या पैकीं एका टोळीची व पहुंचांच्या पूर्वजांची गांट पडून, तीनि

आर्यपूर्वज पहुंचावे अंकित दास झाले. या दास स्थिरीत ते स्वभा-

षेला पारस्ये इतके झाले कीं, पूर्वाचें उत्तम पुरुषसर्वनाम हि त्यांच्या बोलण्यांनुन गेलें, व जेत्यांचें सर्वनाम हरहमेष वापरण्यांत आलें. आर्यांनी हें दासत्व कालान्तरानें जाऊन त्यांची भरभरात साली, तथापि उपसर्गी प्रथमपुष्पसर्वनाम जें भाषेत एकदां शिरलें तें कायमचें च शिरलें. पुढे प्रत्ययी भाषा बोलणाऱ्या आर्यांची दुसरी एक टोळी या उपसर्गी भाषा बोलणाऱ्या आर्याच्या टोळीला भेटलां व त्या दोघांचा मिळाफ झाला. तेव्हां पूर्वांचीं नौ, नः हीं प्रत्ययीं रूपें पुनः बोलण्यांत येऊ लागलीं. परंतु, त्या जुन्या पूर्व रूपांचा उपयोग प्रमुखपणे न होतां गौणत्वानें होऊं लागला. वाक्याच्या प्रारंभीं नौ नः हीं रूपें योजीत नसत. शिवाय यांचा स्वर हि उदाच्च नसे, अनुदाच्च असे. अनुदाच्च स्वर म्हणजे नीचै:, -हस्त व अल्प असा आधात ऊर्फ निघात. नौ, नः हीं रूपें अशीं नमत्या स्वरांत ज्या अर्थी उच्चारीत त्या अर्थी भाषेत त्यांना प्रधान स्थान नसे हें उघड होतें. तात्पर्य, अहं, आवाम्, वयम्, हीं रूपें वैदिक भाषेत पहुंचांच्या भाषेतून आलेलीं आहेत.

प्राचीनतम पहुंच लोक वचनदर्शक स् हा शब्द योजीत, परंतु तो उपसर्ग म्हणून योजीत, प्रत्यय म्हणून योजीत नसत. लगंजे प्राचीनतम पहुंच हे आर्यभाषा च बोलत, परंतु शब्दांचीं रूपें प्रत्यय न लावितां उपसर्ग लावून बनवीत. किंवा दुसरा हि एक अभ्युपगम करतां येईल. पहुंच लोक उपसर्गी भाषा बोलत. ती भाषा आर्यभाषा असेल किंवा अनार्य भाषा असेल. पहुंचांनीं आर्यपूर्वजांना निकल्या वर, जिंकलेल्या आर्यांनीं पहुंचांच्या चालीरीनि व बोलण्याची धाटणी उचलली. त्या वरोवर च उपसर्गांनीं शब्दांचीं वचनरूपें करण्याची पहुंचांची

भाटणी हि आर्यपूर्वजानीं उचलली. आणि स प्रत्यथाचा ते उपसर्गा सारखा उपयोग करू लागले. कीं अहम्, आवाम् व कयम् हीं उत्तम पुरुषाचीं रूपे वहशः कोणत्या तरी उपसर्गी आर्यभाषेतून वैदिक-भाषेत आलीं.

५१ आतं मध्यम पुरुषवाचकसर्वनाम जें पाणिनीय युद्धम् दत्याचें पृथक्करण करू. पाणिनीला जसें उत्तम पुरुषवाचक सर्वनामाचें खोरे स्वरूप काय आहे तें कळलें नाहीं, तसें च त्याला मध्यम पुरुष-वाचकसर्वनामाचें हि इत्तत कळलें नाहीं. वैदिकभाषेत त्व श्लणून एक सर्वनाम आहे. त्या त्व सर्वनामाचा अर्थ अन्य, भिन्न, निराळा, असा आहे. तसेच, संस्कृतात तु श्लणून अव्यय आहे. हें तु अव्यय भेद किंवा पक्षान्तर दाखवितें. म्हणजे तु अव्ययाचा अर्थ भिन्न असा आहे. त्या प्रमाणे च वैदिकभाषेत न्है श्लणून अव्यय आहे. हें अव्यय विशेष किंवा वितर्क दाखवितें. श्लणजे त्वै या सर्वनामाचा हि अर्थ भिन्न असा आहे. तद् ( त सर्वनाम ), तु, त्वै व त्व हें सर्व शब्द भिन्नतावाचक ऊर्क भेदवाचक आहेत, व हे चारी शब्द एकाच पूर्ववैदिक मूळशब्दा पासून निघालेले आहेत. त्या चार शब्दांच्या जोडीचा पांचवा पूर्ववैदिक शब्द हैं हें अव्यय आहे. हें हैं अव्यय त्वै प्रमाणे च विशेष किंवा वितर्क दाखवितें. श्लणजे हैं चा अर्थ भिन्न, निराळा, असा आहे. त्वै आणि हैं हीं एका च शब्दाचीं दोन रूपे आहेत. हैं शब्दाचा जोडीदार जसा त्वै शब्द तसा त्व सर्वनामाचा जोडीदार हा संख्यावाचक शब्द आहे. द्व चा अर्थ भिन्न, निराळा, दुसरा. त्या हा संख्यावाचकशब्दाचे हि, द्वा, हे पर्याय आहेत. तात्पर्य, त्व, हा, हि, द्वा, है, त्वै, त्व व तु हे आठ हि शब्द एकाच पूर्ववैदिक मूळ-शब्दा पासून निघालेले आहेत. पैकीं तु या शब्दाला उत्तम पुरुष-वाचकसर्वनामाचीं रूपे जोडून मध्यम पुरुषवाचकसर्वनामाचीं रूपे वैदिकभाषेत बनतात. तु + हू = तुहू या सर्वनामाचा अर्थ, तु श्लणजे भिन्न, निराळा, दुसरा व हू श्लणजे मी मिळून दुसरा मी, असा आहे. आर्याचे गणनी पूर्वज स्वतः ला मी श्लणत व स्वतः सारेझी

जी दुसरी व्यक्ति तिळा दुसरा मी, मी च पण माझ्याहून भिन्न मी, निराळा मी, असें द्वितीय. हा दुसरा मी ऊर्क तुहू शब्द एणे प्रमाणे चाले. हे सर्वनामाच्या रूपांना पाठीमार्गे तु हा शब्द जोडावयाचा, एवढेंच एर्थे कार्य आहे. तु चा सु, सु चा हू, हृचा उ, उ चा यु विकल्पाने होतो.

(१) तु + अहम् = त्वहम् = त्वम्

ऋग्राकृत तम्,

(२) तु + आवाम् = सु + आवाम् = हु + आवाम् = यु + आवाम् = युवावाम् = युवाम्, वाम्

ऋग्रात चा स; स चा ह; ह चा य; आर्यभाषांत होतो

(३) तु + वयम् = शु + वयम् = हु + वयम् = यु + वयम् = युवयम् = युथम्

तु + अस्मह् = युष्मह्

तु + अस्मा = युष्मा, युष्मां

तु + अस्म = युष्म

तु + अस्मे = युष्मे, त्वस्मे

ऋग्राकृत तुझे व तुझे हीं रूपें त्वस्मे चे अपभ्रंश आहेत.

(४) तु + माम् = तुमाम्, त्वाम्

तु + मा = त्वा

ऋग्राकृत तुम्, तुमम् हीं रूपें त्वाम्, तुमाम् या रूपांचे अपभ्रंश आहेत

(५) तु + आवाम् = युवावाम् = युवाम्, वाम्

(६) तु + अस्मान् = युष्मान्

तु + अस्मह् = यु + अहू = वहू = वह् = वः

तु + अस्मे = त्वस्मे

ऋग्राकृत वो, तुझे व तुझे हीं रूपें वः वः व त्वस्मे या रूपांचे अपभ्रंश आहेत.

( ७ ) तु + मया = त्वया

तु + मया = तुमया

तु + मये = तुमये

\* प्राकृत ते, तह, तए, तुमए, तुमे, तुमाह, दे, हीं रूपे  
त्वया, तुमया व तुमयै या रूपांचे अपभ्रंश आहेत.

( ८ ) तु + आवाभ्याम् = युवाभ्याम्

तु + आवाम् = युवाम् = वाम्

( ९ ) तु + अस्माभिः = युष्माभिः

तु + अस्मेभिः = त्वस्मेभिः

\* प्राकृत तुम्हेहि, तुज्ज्ञेहि हीं रूपे त्वस्मेभिः चे अपभ्रंश  
आहेत.

( १० ) तु + मे = त्वे = ते

तु + मध्यम् = त्वध्यम् = { तुध्यम्  
{ तुश्यम्

\* मराठी चतुर्थी एकवचनाचीं मज व नुज हीं रूपे वैदिक  
व पूर्ववैदिक मध्यम् व तुश्यम् या रूपा पासून आलेलीं  
आहेत. माझे असें ठाम भत झालें आहे कीं प्राकृ-  
तांत चतुर्थी नाहीं असें जे प्राकृत वैयाकरण व्याणतात ते  
वस्तुस्थितीला सोडून आहे. प्राकृतांत षष्ठीची व चतु-  
र्थीचीं रूपे अपभ्रंश होऊन एकसारखीं दिसतात त्यामुळे  
प्राकृतांत चतुर्थी नाहीं असें त्या वैयाकरणांनी म्हटले.  
षष्ठी नाहीं, फक्त प्राकृतांत चतुर्थी आहे असें म्हटले  
असतें तरी चालले असतें. मग चतुर्थीचे काम षष्ठी  
करते असें न व्याणतां, षष्ठीचे काम चतुर्थी करते असें  
व्याणावें लागले असतें इतकेच.

( ११ ) तु + आवाभ्याम् = युवाभ्याम्

तु + आवाम् = युवाम् = वाम्

- ( १२ ) तु + अस्मभ्यम् = युष्मभ्यम्  
 तु + अस्माभ्यम् = युष्माभ्यम्  
 तु + अस्मेभ्यम् = युष्मेभ्यम्  
 तु + अस्मह् = यु + अह् = वह् = वः  
 \* भ्यम्, भ्याम्, भ्यम्, हे प्रत्यय चतुर्थीच्या एकवचनी, द्विवचनी व त्रिवचनी लागले आहेत. भ्यस् इतरत्र लागतो.
- ( १३ ) तु + मत् = त्वत्
- ( १४ ) तु + आवाभ्याम् = युष्माभ्याम्
- ( १५ ) तु + अस्मत् = युष्मत्  
 \* पंचमीच्या प्राकृत रूपां करितां हु सर्वनामाभ्या पंचमी वरील टीका पहा.
- ( १६ ) तु + मम = त्वव् = तव  
 तु + मे = त्वे = ते  
 तु + मण् = त्वण्  
 तु + हुह् = तुह्  
 \* प्राकृत ते, दे, तुम्ह, तुह्य, तुज्ज्ञ, तुह, हीं रूपे ते, त्वव्, तुह्य या रूपां पासून निघाली आहेत.  
 \* तव ( अकञ्च् ) = तवक. तवकस्य इदं तावकं, तावकीनम्
- ( १७ ) तु + आवयोः = युवयोः  
 तु + आवाम् = वाम्
- ( १८ ) तु + अस्माकम् = युष्माकम्  
 तु + अस्मह् = यु + अह् = वह् = वह् = वः  
 तु + अस्मानाम् = त्वस्मानाम्  
 \* प्राकृत वह् = वह् = भे, वो तुह्याण, तुज्ज्ञाण हीं रूपे वह्, वः व त्वस्मानाम् या रूपांचे अपभ्रंश आहेत.

( १९ ) तु + मयि = त्वयि

तु + ह्ययि = तुद्ययि

\* प्राकृत तह, तए, तुमए, तुमे हीं रूपें त्वयि व तुद्ययि या रूपां पासून निघालीं आहेत.

\* ममम्मि व तुमम्मि हीं रूपें अह्म स्मिन् व तुम्हस्मिन्

या रूपां पासून निघालेलीं आहेत. पुढे तुह्म शब्द पहा.

( २० ) तु + भावयोः = युवयोः

तु + भावाम् = वाम्

( २१ ) तु + अस्मासु = युज्मासु

तु + अस्मेषु = त्वस्मेषु

\* तुज्जेसु, तुज्जेषु हीं प्राकृत रूपें त्वस्मेषु या रूपा पासून निघालीं आहेत.

आतां ह्म्, ह्म् व तुह्म या सर्वनामांचीं वर साधलेलीं रूपें एका टिकाणीं संकलितीने.

ह्म् — ह्म्

— उपर्युक्त —

१	२	३
अहम्	भावाम्	वयम्
हम्	भावा	अस्मह्
ह्	नौ	अस्मा
म्		अस्माँ
		अस्म
		अस्मे
२	भावाम्	अस्मान्
माम्	नौ	अस्मह्
मा	भावा	अस्मे
		नः

## विविध विषय

३	मथा	आवाभ्याम्	अस्माभिः
	मये	आवा नौ	अस्मेभिः नः
४	मे	आवाभ्याम्	अस्मभ्यम्
	मध्यम्	आवा नौ	अस्माभ्यम्
	मध्यम्		अस्मेभ्यम् नः
५	मत्	आवाभ्याम्	अस्मत्
	मसः	आवा नौ	अस्माभ्यन्तः
			अस्मास्वन्तः नः
६	मम	आवयोः	अस्मानाम्
	मे	नौ	अस्माकम्
	मश्य		नः
७	मयि	आवयोः	अस्मासु
	हम्यि	नौ	अस्मेषु
			नः

## तुह्म

१	२	३
१	त्वम्	युयम्
		युष्मा
		युष्मौ
		युष्म
		युष्मे
		त्वस्मे

२	{ त्वाम् त्वा	युवाम् युवा वाम्	युष्मान् वः त्वस्मे
३	{ त्वया तुमया	युवाभ्याम्	युष्माभिः त्वस्मेभिः
४	{ त्वयै तुभ्यम् तुष्म	त्वाम् युवाभ्याम् वाम्	युष्मभ्यम् युष्माभ्यम् युष्मेभ्यम्
५	{ त्वत् त्वत्तः	युवाभ्याम् वाम्	युष्मत् त्वस्माभ्यन्तर् त्वस्मास्वन्तर्
६	{ त्व ते त्वश्य तुह्म	युवयोः वाम्	युष्माकम् त्वस्मानाम्
७	{ त्वयि तुह्मयि	युवयोः वाम्	युष्माख्यु त्वस्मेषु

३२ उपसर्गवाल्यांचीं रूपें प्रत्ययवाल्यांनीं घेऊन झालेली जी रूपमाला उत्तमपुरुषसर्वनामांचीं व मध्यमपुरुषसर्वनामांची वर दिली ती रूपमाला पूर्ववैदिक सर्व आर्यसमाजांनीं पतकरिली असें नाहीं. कांहीं पूर्ववैदिकसमाजांनीं उपसर्गवाल्यांचीं पद्धति स्वीकारून प्रत्ययी व उपसर्गी अशी भेसळ रूपमाला बनविली. परंतु कांहीं पूर्ववैदिक-समाज जुन्या प्रत्ययी भाषेला च चिकटून राहून, आपलीं उत्तम पुरुष-वाचकसर्वनामांचीं व मध्यम पुरुषवाचकसर्वनामाचीं रूपें एणे प्रमाणे बनवीत. त्या जुन्या प्रत्ययी भाषा बोलणाऱ्या लोकांत प्रथमपुरुषवाचक सर्वनामाचीं दोन अंगे असत, एक महू व दुसरे अहू. हे महू व अहू शब्द, उपसर्ग न लागतां, प्रत्यय लागून चालत. महू व अहू शब्दांचीं रूपें:—

मह  
म्

---

	१	२	३
१	मह म्	महौ म्	महे, महाः, महाँ म्
२	महम्	"	"
३	महया म्	महाभ्याम् म्	महेभिः म्
४	महस्मै म्	"	महेभ्यः म्
५	{ महतस् म्	"	{ महाभ्यन्तः म्
	{ महेभ्यस् म्		{ महास्वन्तः म्
६	( मह म्	महयोः म्	महाणाम् म्
७	( महस्मिन् म्	"	महेषु म्

अह  
म्

	१	२	३
१	अह म्	अहौ म्	अहे, अहाः, अहाँ म्
२	अहम्	"	"
३	अहया म्	अद्याभ्याम् म्	अद्येभिः म्
४	अहस्मै म्	"	अद्येभ्यः म्
५	{ अहतस् म्	"	{ अहाभ्यन्तर म्
	{ अहेभ्यस् म्		{ अहास्वन्तर म्
६	अह म्	अहयोः म्	अहाणाम् म्
७	अहस्मिन् म्	"	अहेषु म्

या दोन रूपमालांवर्णे भिन्न व्योम होऊन जी पूर्ववैदिक संमिश्र रूपमाला बनली तिजपासून खालील प्राकृत रूपे अपभ्रंशावर्णे निर्माण झालीले:—

प्राकृत  
उत्तम पुरुषसर्वनामरूपे

	१		३
( १ )	अह् = अहम्	( १ )	अहे = अहेम्
( २ )	हम् = महम् = ममम्	( २ )	अहेभिः = अहेहि
( ३ )	मह्या = ममाए	( ३ )	अह्याम् = अह्याहितो
( ४ )	महस्मै = मे,	( ४ )	अहस्मातः = अहस्मासुनो
( ५ )	<div style="display: flex; align-items: center;"> <span style="margin-right: 10px;">महतः = ममादो,</span> <div style="flex-grow: 1; display: flex; justify-content: space-between;"> <span>ममादु</span> <span>महायः = ममाहि</span> </div> </div>	( ५ )	अह्याम् = अह्याम्
( ६ )	मह् = मह	( ६ )	अहेषु = अहेषु
( ७ )	तुद्यस्मिन् = ममस्मि		

मध्यम पुरुषवाचक तुद्य सर्वनाम प्रत्ययी लोकांच्या भाषेत असें चाले:—

तुह्यम्

	१	२	३
१	तुह्, तुह्यम्	तुह्यौ	तुह्ये
२	तुद्यम्	"	"
३	तुद्यया	तुद्याभ्याम्	तुद्येभिः
४	तुद्यस्मै	"	तुद्येभ्यः
५	<div style="display: flex; align-items: center;"> <span style="margin-right: 10px;">तुद्यतः</span> <div style="flex-grow: 1; display: flex; justify-content: space-between;"> <span>तुद्याभ्यन्तः</span> <span>तुद्यास्वन्तः</span> </div> </div>		
६	तुद्य	तुद्ययोः	तुद्याणाम्
७	तुद्यस्मिन्	"	तुद्येषु

## प्राकृत

मध्यम पुरुषवाचकसर्वनामरूपे

१

३

- |                               |   |
|-------------------------------|---|
| १ तुहमैं = तुमँ = तुमम्       | ( १ ) तुम्हे = तुम्हे                                 |
| २ तुहमम् = तुमम्              | ( २ ) तुहमेभिः = तुहमेहि                              |
| ३ तुहमया = तुमए               | ( ३ ) तुहमाभ्यन्तः = तुहमाहितो                        |
| ४ तुहमस्मै = ते               | ( ४ ) तुहमास्वन्तः = तुहमाखितो                        |
| ५ { तुहमतः = तुमादो<br>तुमादु | ( ५ ) तुहमाणाम् = तुहमाणम्<br>( ६ ) तुहमेषु = तुहमेषु |
| तुहमभ्यः = तुमाभिः            |   |
| ६ तुहम = तुहम, तुह, तुम्म     |   |
| ७ तुहमस्मिन् = तुमभ्यिः       |   |

३ पूर्ववैदिककालीं हूँ, अहूँ, हूँहूँ, हूँ, हूँ, हीं जशीं चार उत्तम पुरुषवाचकसर्वनामें होतीं तसें पांचवें अहिं असें हि एक सर्व नाम होतें. या अहिं सर्वनामापासून अहभिः हें प्राकृत व निघालेलें भावे. अहिं हें जें हकारी रूप त्वाचा सकारी पर्याय अस्मि. अस्मि व अहिं हीं सर्वनामें फार प्राचीन आहेत.

३४ या पांच हि सर्वनामांच्या रूपांचा आतां समाजदृष्ट्या अर्थ करू. पुरातन कालीं प्राचीन रानटी आर्यपूर्वजांचे दोन मोठमोठे समाज होते. एक समाज उपर्या लावून उत्तममध्यम पुरुषसर्वनामांचीं रूपे बनवी व दुसरा प्रत्यय लावून रूपे बनवी. प्रत्ययी समाजांत हूँ, हूँ, अहूँ, हूँहूँ व अहिं जशीं पांच सर्वनामें योजगारे पांच पोटसमाज होते. पैकीं अद्वि सर्वनाम योजगारा पोटसमाज सर्वांत जुना. अद्वि समाजाच्या भाषें तील अहभिः एवढें एक च रूप प्राकृतांत राहिं-हलें अवशिष्ट दिसेतें. अद्विसमाजाहून अर्वाचीन व्याघ्रसमाज व अद्व-समाज चांच्या भाषांतील रूपे प्राकृतांत आर्लीं आहेत. व्याघ्रसमाजाचा

समकालीन हृसमाज. हृसमाजाच्या भाषेतील नौ व नः हीं दोन रूपे प्राकृ-  
तांत व वैदिकांत आलेलीं आहेत. अभिसमाज, मन्दिसमाज, अक्षस-  
माज व हृसमाज सर्वनामरूपे प्रत्यय लावून बनवीत. हृसमाज हि प्रथम  
इतर चार समाजां प्रमाणे सर्वनामरूपे प्रत्यय लावून च बनवी. परंतु  
त्या समाजांतील एका मोठचा पोटसमाजानें उपसर्ग लावून रूपे बनवि-  
ण्याचा प्रघात पाडला. हा प्रघात बहुशः इतर अनार्थसमाजाच्या  
घर्षणाने पडलेला असावा. त्या मुळे हृसमाजांचे दोन मोठमोठे  
विभाग झाले, एक विभाग उपसर्गी सर्वनामरूपे योजी व दुसरा समाज  
प्रत्ययी रूपे योजी. कालान्तराने उपसर्गी हृसमाज, प्रत्ययी हृसमाज  
व प्राचीन हृसमाज यांचें पुनः एकीकरण झालें व तिन्ही समाजांच्या  
भाषेतील सर्वनामरूपांची भेसळ होऊन संमिश्र वैदिकसमाजाचीं संमिश्र  
सर्वनामरूपे प्रचलित झालीं. त्या संमिश्र वैदिक भाषे पासून पाणिनीय  
संस्कृत भाषा निघाली. असा हा भाषेचा एक ओघ झाला. अद्यि- हृ-  
व अद्यसमाज उरले. त्यांचें मिश्रण होऊन त्यांचा दुसरा एक भाषेचा व  
समाजाचा ओघ झाला. ह्या दुसऱ्या संमिश्र ओघाच्या भाषेत उपसर्गी रूपे  
नाहींत, सर्व रूपे प्रत्ययी भाहेत. ह्या दुसऱ्या ओघाच्या भाषेचें व पहिल्या  
ओघाच्या भाषेचें मिश्रण पाणिनीकाळा पर्यंत झालें नाहीं. ह्या दुसऱ्या  
ओघा पासून ह्यांजे अहृसमाज, हृसमाज व अहृसमाज यांच्या  
पासून प्राकृतभाषा म्हणून ज्यांना म्हणतात त्या भाषा निघाल्या. हृसमजा  
इतके म्हणजे वैदिकसमाजा इतके हे प्राकृत समाज महत्वाला व प्रतिष्ठेला  
पोहोचलेले नव्हते. वैदिक भाषा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या त्रैवर्णिकांची.  
ह्या त्रैवर्णिकांहन जे कोणी इतर तत्कालीन आर्यवंशीय लोक होते व  
ज्यांची संस्कृति त्रैवर्णिकांच्या संस्कृतीहून कमतर होती त्यांची भाषा  
म्हणजे अभिभाषा, हृभाषा व अक्षभाषा, ज्यांना पुढे प्राकृत हें नांव  
संस्कृत या शब्दाच्या अपेक्षेने मिळालें. तात्पर्य, प्राकृतभाषा ह्या वैदिक-  
भाषेच्या समकालीन असून, वैदिक भाषेच्या प्रमाणेच त्यांची वंशापरं-  
परा अत्यन्त प्राचीन आहे. इतकेच नव्हे, तर वैदिक भाषा जशी  
उपसर्गी व प्रत्ययी भाषांच्या भेसळीने शबल झाली तशी प्राकृत भाषा

शब्दल झालेली नाहीं. तिची शुद्धता अत्यन्त प्राचीनतम काळा पासून आतांपर्यंत जशीची तशी अकलुषित आहे. या अकलुषिततेचे व शुद्धतेचे मुख्य कारण प्राकृत समाजांचा मागसलेपणा होय. वैदिक समाज बहिःसमाजाच्या घर्षणाने प्रज्वलित होऊन प्रगतिप्रवण व वैभवसंपत्त झाला. तें वैभव व ती प्रगती मागसलेपणामुळे प्राकृतांना अनुभवातां आली नाहीं. वरील इतिहासा वरून स्पष्टच झालें कीं प्राकृतभाषा वैदिक किंवा संस्कृत भाषांचे तत्त्वतः अपभ्रंश नाहींत. संस्कृत संपत्, झाल्या वर संस्कृतांतील शब्द प्राकृत भाषा आपल्या उच्चारांच्या धर्तावर आपल्यांत सामील करून घेतात, या दृष्टीने प्राकृत भाषांतील शब्दांना संस्कृत शब्दांचे अपभ्रंश समजें रास्त आहे. परंतु प्राकृत भाषा वैदिक किंवा संकृत भाषांपासून अपभ्रष्ट होऊन निघाल्या; या मंहणण्यांत इतिहासदृष्टचा विलकुल जीव नाहीं.

**३५** उत्तमपुरुषसर्वनामाला व मध्यमपुरुषसर्वनामाला जे वचनो-पसर्ग व विभक्तिप्रत्यय लागतात त्यांचा तंत्रां असाः—

### वचनोपसर्ग

	१	२	३
१	स	स+स्	स+स्+स्

### विभक्तिप्रत्यय

२	म्	म्	म् ( मार्गील अनुनासिकाचा न )
१		२	३
३	स्या	भ्याम्	भिस्
४	भ्य	भ्याम्	भ्यम्

५	भ्यत्	भ्याम्	भ्यत्
			अभ्यन्तर्
			स्वन्तर्
६	स्म	स्योस्	स्याम्

स्य

७ स्ति

स्योस्

स्यम्

स्यु

था प्रत्ययांची अजन्त व हलन्त शब्दांच्या प्रत्ययांशीं तुलना करूः—

इसर्वनाम अजन्त शब्द हलन्त शब्द

१×१ उपसर्ग स् प्रत्यय स् प्रत्यय स्

१×२ उपसर्ग स्+स् प्रत्यय स्+स् प्रत्यय स्+स्

१×३ उपसर्ग स्+स्+स् प्रत्यय स्+स्+स् प्रत्यय स्+स्+स्

२×१

२×२ म् म् म्

२×३

३×१ स्था-स्ये स्थेन-स्था स्था

३×२ भ्याम् भ्याम् भ्याम्

३×३ भिस् भिस्-(ऐस्) भिस्

४×१ भ्य-भ्यम् स्य, स्मै, स्यस्, स्यै स्यस्

४×२ भ्याम् भ्याम् भ्याम्

४×३ भ्यम् भ्यस् भ्यस्

५×१ भ्यत् स्यत्, स्मात्, स्यस्, स्यस्

५×२ भ्याम् भ्याम् भ्याम्

५×३ भ्यत् } भ्यस् भ्यस्

(अ) भ्यन्तर् } स्वन्तर् }

६×१	स्म-स्य	स्य, स्यस्	स्यस्
६×२	स्योस्	स्योस्	स्योस्
६×३	स्याम्-स्यम्	स्याम्	स्याम्

७×१	स्यि, स्मिन्	स्यि, स्मिन्, स्यौ	स्यि
७×२	स्योस्	स्योस्	स्योस्
७×३	स्यु	स्यु	स्यु

( १ ) पाणिनि जिला प्रथमा म्हणतो तिला विभक्तीचे प्रत्यय नाहीत, फक्त वचनाचे उपसर्ग किंवा प्रत्यय आहेत. उपसर्गी भाषेत स, स + स, व स + स + स, हे उपसर्ग शब्दाच्या पाठीमार्गे लागतात, आणि प्रत्ययी भाषेत शब्दाच्या पुढे लागतात. हे उपसर्ग किंवा प्रत्यय लागून एकवचन, द्विवचन व त्रिवचन यांची जी रुपें साधतात त्यांना द्वितीयेपासून विभक्तिप्रत्यय लागतात. हे सर्वनामाला अजन्त व हलन्त शब्दांच्या प्रमाणे च सू लागतो, परंतु तो उपसर्ग म्हणून लागतो, प्रत्यय द्वाणून लागत नाही.

( २ ) अजन्त व हलन्त शब्दां प्रमाणे मू हा प्रत्यय हे सर्वनामाच्या प्रथमेच्या वचनरूपांना लागून द्वितीयेची रुपें साधतात.

( ३ ) एथून पुढे जे तृतीयादि विभक्तीचे प्रत्यय आहेत त्यांचे दोन मोठे वर्ग पडतात, एक भाद्रिप्रत्ययांचा व दुसरा सादिप्रत्ययांचा. हे सर्वनामाला लागणारे भाद्रिप्रत्यय प्रथम विचारास घेऊ. तृतीयेचे भ्याम् व भिस् अजन्त व हलन्त नामांना जे लागतात ते च हे ला लागतात. चतुर्थी एकवचनीं सादिप्रत्यय न लागतां, भ्य व भ्यम् हे भाद्रिप्रत्यय हे ला लागतात. चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनीं भ्याम् साधारण आहे. चतुर्थी अनेकवचनीं भ्यस् न लागतां भ्यम् तागतो. द्वाणजे भ्यम् हा प्रत्यय एकवचनीं हि लागतो व अनेकवचनीं हि लागतो. द्वाणजे एकवचनीं भ्यत् हा एक च प्रत्यय लागतो. तृतीयेच्या एकवचनांचा सादि स्या प्रत्यय धरलेला आहे तो भ्या धरिला तरी काम

भागते. भ्या = ह्या = या = आ. स्या = ह्या = या = आ. ज्या अर्थी तृतीया, चतुर्थी व पंचमी यांचे सर्व प्रत्यय स्या ह्या प्रत्यया खेरीज करून भादि आहेत, त्या अर्थी तृतीया एकवचनाचा हि प्रत्यय भ्या मानाचा असा मनाचा कल होतो. तात्पर्य, तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या तिन्हीं वचनां हूँ मूँ सर्वसामाला भादि प्रत्यय लागतात. शिवाय, पंचमीच्या अनेक वचनां भ्यन्तः व स्वतः हे दोन आणीक भादि प्रत्यय लागत. सादि प्रत्यय पहातां षष्ठीच्या एकवचनां स्य प्रत्यय लागून, आणीक स्म प्रत्यय लागतो. षष्ठीच्या अनेकवचनां स्याम् प्रत्यय लागून शिवाय स्यम् प्रत्यय लागे आणि सप्तमीच्या एकवचनी स्त्री प्रत्यय लागून, शिवाय स्मिन् प्रत्ययाहि लागे. षष्ठी व सप्तमी यांच्या द्विवचनां सर्वसामान्य स्योस् प्रत्यय व सप्तमीच्या त्रिवचनां सर्वसामान्य स्यु प्रत्यय लागत. एकांदर प्रत्यय पहातां, खीलिंगी व नपुंसकलिंगी प्रत्यय एर्थे एकहि नाहीं. सर्व प्रत्यय पुढे ज्याला पुळिंग म्हणून लागले त्याचे आहेत. म्हणजे भाषेत खीलिंग व नपुंसकलिंग व अर्थात् पुळिंग ह्या लिंगकल्पना उद्भवण्या पूर्वी हूँ मूँ या सर्वनामाचीं रूपें बनलेलीं आहेत.

**३६ हूँ मूँ शब्द, सर्व अजन्त शब्द व सर्व हलन्त शब्द यांचे विभक्तिप्रत्यय पहातां, ते भादि किंवा सादि असे दोन प्रकारचे आहेत. पैकीं भादि प्रत्यय अभि ह्या जुनाट पूर्ववैदिक शब्दा पासून निघालेले आहेत. अभिस्, अभ्यस्, अभ्य, अभ्यम्, अभ्याम् इत्यादि ज्ञावदांतील अ चा लोप होऊन भिस्, भ्यस्, इत्यादि प्रत्यय निघालेले आहेत. अभि ह्या कर्मप्रवचनीयाचा अर्थ जवळ कडे असा आहे. अभितः या कर्म-प्रवचनीयाचा अर्थ सभोवतीं असा आहे. भक्ता हरिं अभि, एयें अभि चा अर्थ शेजारीं असा आहे. अभि चा अर्थ कडे असा हि आहे. ( अभिस् ) चा म्हणजे भिस् चा अर्थ करण. भ्यस् चा अर्थ संप्रदान व अपादान, आणि भ्याम् चा अर्थ करण, संप्रदान व अपादान. भ्य, भ्यम् चा अर्थ संप्रदान. अभि चा अर्थ कडे व भिस् चा अर्थ कडून. देवेभिः द्वाणजे देवां कडून. अभि ला स् प्रत्यय लागला द्वाणजे अर्थ कडून असा होतो. अभि ला अ प्रत्यय लागला द्वाणजे अर्थ कडे असा**

होतो. आणि अभिला अ, अम्, आम्, अस् हे प्रत्यय लागले व्याजे अर्थ कडे किंवा कडून असा दोन्ही होतो. स्वतः अभि शब्दाचें मूळ काय त्याचा अंदाज करण्यास कांहीं च साधन नाहीं. परंतु, भादि प्रत्यय हा अभि पासून निघालेले आहेत हें निश्चयात्मक ताडितां येते. अयन्तः या प्रत्ययांत अभि शब्द स्वच्छ आहे. एकंदरीत अभि हा शब्द फार जुनाट आहे व त्या पासून निघालेले प्रत्यय हि फार जुनाट आहेत.

**३७** सादि प्रत्यय त्य या पूर्ववैदिक शब्दा पासून निघालेले आहेत. त्य या शब्दाचा अर्थ संबंध. त चा स पूर्ववैदिकभाषेत सडकून होई. व्याजे पूर्ववैदिककालीं त्य चा उच्चार कित्येक लोक स्य करीत व कित्येक लोक त्य करीत. स्येन, स्या, स्ये, स्यै, स्यास्, स्यस्, स्य, स्यत्, स्योस्, स्याम्, स्येस्, स्यि, स्यौ, स्यु. हीं सर्व त्य=स्य पासून निघालेलीं रूपें आहेत. स्मै, स्मात्, स्म, स्मिन्, हीं रूपे स्यै, स्य, स्यात्, स्यिन्, या रूपांचे अपरपर्याय आहेत. स्येन, स्या यांचा अर्थ करण. स्ये, स्यै, स्मै यांचा अर्थ संप्रदान; स्यत्, स्मात्, स्यस्, स्यास्, स्येस्, स्योस्, यांचा अर्थ अगादान; स्य, स्यस्, स्येस्, स्योस्, स्म, स्याम् यांचा अर्थ संबंध; स्यि, स्मिन्, स्यौ, स्यु यांचा अर्थ अधिकरण. त्य=स्य या शब्दाला इन, ऐ, एस्, स्, आम्, उ, इन, आस्, अत्, इत्यादि प्रत्यय लाविले म्हणजे स्येन, स्या, स्यै, इत्यादि रूपें सिद्ध होतात. स्येन प्रत्यय स्य ऊर्फ त्य ला इन प्रत्यय लागून बनतो, येथपर्यंत तर्क वांधतां येतो. परंतु, स्य ला लागणारे इन, आ, ऐ, अत्, अस् हे प्रत्यय कोणत्या पूर्वपूर्ववैदिकभाषेतून कसे आले झ्या बाबीच्या पुढे तर्क खुंटतो. त्य हा शब्द स्वतः च वैदिकभाषेत प्रत्यय बनलेला दृष्टीस पडतो. इह+त्य=इहत्य. इहत्यं म्हणजे इहसंबंधक. त्य हा विभक्तिप्रत्यय झाल्या वर त्याला लिंग किंवा वचन यांचे प्रत्यय सहज च लागतनासे झाले. सर्व+त्य=सर्वस्य याचा अर्थ सर्वसंबंधक. सर्व शब्द खीलिंगी चालवावयाचा असे त्या वेळीं त्याला स्य हा प्रत्यय न लागतां स्यास् प्रत्यय लागे. सर्व+स्यास्=सर्वस्याः म्हणजे सर्वा या खीलिंगी शब्दाच्या संबंधक. नपुंसकालिंग सर्वस्य असें च खुलिंगाप्रमाणे होई.

स्य किंवा स्यास् प्रत्यय ज्या शब्दाच्या पुढे येतो तो शब्द पुंक्षिगी किंवा खीळिंगी आहे हें त्या प्रत्ययावरूप कळतें. स्य किंवा स्यास् च्या पुढील शब्दाच्या लिंगवचनांचे दर्शक हे स्य किंवा स्यास्, प्रत्यय नाहींत. म्हणजे स्य किंवा स्यास् प्रत्यय विशेषणे नाहींत. तेहांम, मराठी चान्त विशेषणे संस्कृत किंवा वैदिक स्य किंवा स्यास् किंवा स्यास् प्रत्ययांचे अपभ्रंश असणे शक्य नाहीं. त्यः, त्या, त्यम् अशीं तिन्हीं लिंगे ज्या पूर्ववैदिक वैदिक शब्दाचीं होत असत त्या त्य शब्दा पासून मराठी चा, ची, चे हे शब्द निघालेले स्पष्ट दिसतात. इतके च कीं, वैदिक स्य, स्यस् व स्यास् प्रत्ययांची खाण व मराठी चा, ची व चे शब्दांची खाण पूर्ववैदिक त्य हा शब्द आहे. त्य हा शब्द वैदिक भाषेत प्रत्यय बनला. परंतु मराठी ज्या पूर्ववैदिक भाषे पासून निघालेली आहे तींत त्य हा शब्द स्वतंत्र तिन्हीं वचनीं व तिन्हीं लिंगीं चालणारा होता.

**३८** तुभ्यम् व ह्यम्, तुभ्य व ह्य, मम व मे, मयि व ह्य-  
स्मिन् इत्यादि रूपां वर्लन दिसतें कीं ह्य व तुह्य हे शब्द व ज्ञा शब्दांचीं विभक्तिरूपे, लिंगभेद भाषेत ज्या कालीं उद्घवला घटता, प्रत्ययांची वर्गवर्गीं तृतीयादिविभक्त्यांत ज्या कालीं कायमची निश्चित ज्ञालेली नव्हती; भ्यम् सारखा एक च प्रत्यय एकवचनीं व अनेकवचनीं ज्या कालीं लागे, अश्या प्राचीन कालीं प्रचलित ज्ञालीं. हा प्राचीन काल द्याणजे वैदिकभाषा पूर्ववैदिकभाषांच्या मिश्रणांने नुकती बनत ज्या कालीं चालली होती तो काल. तुभ्यम् हे रूप प्राथमिक वैदिकभाषेत प्रचलित ज्ञाल्या नंतर, भ्यम् हा प्रत्यय भाषेतून अजीवात नष्ट ज्ञाला व त्याची जागा भ्यस् या प्रत्ययांने व्यापिली. तात्पर्य, भ्यस् प्रत्यय प्रचलित होण्या पूर्वी ह्य या सर्वनामाचीं रूपे अनून गेलेलीं होतीं. ही च मीमांसा पंचमीच्या भ्यत् प्रत्यया संबंधाने करावी. उत्तमपुरुषसर्वनामांचा व मध्यमपुरुषसर्वनामांचा असा हा प्रपंच आहे. भ्यत् प्रत्यय भ्यस् च आंहे, कारण त चा स पूर्ववैदिककालीं होत असे. द्याणजे भ्यत् असा हि उच्चार होई व भ्यस् असा हि उच्चार होई.

३९ पुरुषवाचकसर्वनामांचे एथपर्यत जें पृथक्करण केले त्यांत उत्तमपुरुषवाचक हूँ, हूँ, हूँ, अहू व अहि अशीं पांच सर्वनामे आलीं, मध्यमपुरुषवाचक तुम् सर्वनाम भाले व प्रथमपुरुषवाचक त्य व त ही दोन सर्वनामे आलीं. हीं आठ सर्वनामे वैदिकभाषा व वैदिकभाषानिकटवर्ति पूर्ववैदिकभाषा यांत आढळून येतात. ह्या आठ हि सर्वनामां हून निराळ्या स्वभावाचीं अशीं आणीक कांहीं सर्वनामे पूर्ववैदिकभाषेहून अत्यन्त जुनाटांतल्या जुनाट भाषेव प्रचलित असत असें अनुमान वैदिकभाषेनील क्रियापदांच्या रूपां वरून करतां येते. वैदिकभाषेत क्रियापदें दोन तज्हांनीं चालत. त्या दोन तज्हा कोणत्या त्या, पच् हा धातृ उदाहरणर्थ घेऊन, दाखवितों : ——

	१	२
पूर्व	{ पचति पचतस् पचंति	{ पचते पचेते पचते
मध्य	{ पचसि पचयस् पचथ	{ पचसे पचेथे पचध्वे
उत्तम	{ पचामि पचावस् पचामस्	{ पचे पचावहे पचामहे

क्रियापदांच्या रूपसिद्धी संबंधाने एर्थे एक बाब प्रथम सांगितली पाहिजे. ती ही कीं, वैदिकभाषेत क्रियापदांची रूपसिद्धि धातृता पुरुषवाचक प्रत्यय लावून होत्ये. पच् हा मूळ धातृ. याला खालील प्रत्यय लागून वरल्या दोन तज्हांनील रुँगे बननात.

१	२
प्रथम	अते
{ अतह् भंति	पते अते
मध्यम	असे
{ असि अथह् अथ	एथे अध्वे
३	ए
{ आमि आवह् आमह्	आवहे आमहे

या अश्या दोन तळ्हा दोन निरनिश्चल्या प्रत्ययमालांनी क्रियापदांचीं वर्तमानकालीन रूपें बनविण्याच्या वैदिककालीं व पाणिनीयकालीं असत. या दोन्ही तळ्हेच्या रूपमालांचा अर्थ मात्र एक नसे, एका रूपमालेच्या अर्थाहून दुसऱ्या रूपमालेचा अर्थ एका बाबींत भिन्न असे. उदाहरणार्थ, पचामस् व पचामहे हीं दोन रूपें घेऊं व यांच्या अर्थात कोणता फरक आहे तें पाहू. पचामहे या रूपाचा अर्थ “आश्या स्वतः करितां (अन्न) शिजवितों” असा पाणिनीयदृष्ट्या आहे. आणि पचामस् या रूपाचा अर्थ “आश्यां दुसऱ्या करितां (अन्न) शिजवितों” असा पाणिनीयदृष्ट्या आहे. पचामहे चा अर्थ आत्मनिष्ठ आहे व पचामस् किंवा पचामह् चा अर्थ परनिष्ठ आहे. पचामहे ला पाणिनि आत्मनेपद द्याणतो व पचामह् ला परस्मैपद द्याणतो. पचामहे व पचामह् यां रूपांत आत्मनिष्ठा व परनिष्ठा हे अर्थ कोणत्या अवयवांचे? मूळ धातूचे कीं प्रत्ययाचे? मूळ धातू पञ्च आहे व त्याचा अर्थ शिजविणे असा आहे. या अर्थात् स्वार्थ किंवा परार्थ यांचा गंध हि नाही. तेव्हां स्वार्थ किंवा परार्थ जर कोठें आहे तो हृडकावयाचा असेल तर तो धातूला लागणाऱ्या भिन्न प्रत्ययात शोधिला पाहिजे हें उघड झालें. प्रत्यय आमहे व आमह् असे आहेत. अर्थात्, आमहे प्रत्यय स्वार्थ दाखवितो त्र आमह् प्रत्यय परार्थ

दाखवितो. शोधाची व पृथक्करणाची एथपर्यंत मजल आल्यावर, पुढे पाऊल टाकण्या पूर्वी एक बाब्र लक्ष्यांत घेतली पाहिजे. ती ही कीं आमहे व आमहू हे प्रत्यय पुरुषवाचक आहेत व उत्तरभाषेत ज्यांमा आपण प्रत्यय म्हणून ओळखितों ते प्रत्यय पूर्वभाषेतील संपूर्ण शब्दांचे कधीं कधीं अपभ्रंश असनात किंवा कधींकधीं पूर्वभाषेतील शब्द सर्वांद चे सर्वांद च प्रत्यय म्हणून उत्तरभाषेत जसे चे तसे उत्तरतात. या दृष्टीने पहानां, आमहे व आमहू हे वैदिक पुरुषवाचक प्रत्यय पूर्ववैदिकभाषेतील पुरुषवाचकसर्वनामशब्द आहेत असे मानणे शक्य होतें व हें मानणे भाषाशास्त्रसंमत आहे. तेहां आमहे व आमहू हीं पूर्ववैदिकभाषेतील उत्तमपुरुषवाचकसर्वनामाचीं प्रथमेचीं अनेकवर्णने आहत, असे धरून कांहीं काल चालते असतां त्यांत कांहीं विघडण्यासारखें नाहीं. पैकीं आमहे सर्वनामरूप स्वार्थी आहे व आमहू रूप परार्थी आहे. स्वार्थी आहे व परार्थी आहे द्यगजे काय? हा प्रभ सोडविग्याला वयम् या शब्दाच्या अर्थाची किंचित् विचक्षणा करौं जरूर आहे. वयम् शब्द सामासिक असून तो खालील पृथक् शब्दांचा एकशेष आहे:—

- |                              |                  |
|------------------------------|------------------|
| (१) अहं च अहं च अहं च = वयम् | आत्मनिष्ठ = आमहे |
| (२) अहं च त्वं च सः च = वयम् |                  |
| (३) आत्रां च सः च = वयम्     |                  |
| (४) आत्रां च त्वं च = वयम्   | परनिष्ठ=भामहू    |
| (५) वयम् च ते च = वयम्       |                  |
| (६) वयम् च यूयं च = वयम्     |                  |

इ. इ. इ.

वरील सहा अंकां पैकीं पहिल्या अंकींचा एकशेषतमास जो वयम् तो पूर्णपणे स्वार्थक आहे, त्यांत परार्थाचा लवलेशा हि नाहीं. द्वितीयांकस्थ जो वयम् आहे त्यांत त्वं व सः हे परकीय व्यक्ति आलेले आहेत, सबव हा वयम् स्वार्थक यद्यपि किंचित् आहे, तत्रापि भृत्यांते परार्थक आहे. दुसरा वयम् केवळ स्वात्मैकनिष्ठ नसून परसमावर्तक आहे. आ स्वात्मैकनिष्ठ त्र परव्यावर्तक वयम् ला पूर्ववैदिकभाषांत आमहे असा शब्द असे; व परसमावर्तक वयम् ला आमहू असा शब्द असे.

आमहे या परव्यावर्तक ऊर्क व्यावर्तक सर्वनामरूपाला युरोपीयन भाषा-  
शास्त्रज्ञ Exclusive First Personal Pronoun द्विगतील, व  
आमह् या परसमावेशाक किंवा समावर्तक रूपाला Inclusive First  
Personal Pronoun द्विगतील Excluding others द्विगते  
Exclusive व including others द्विगते Inclusive असा  
माझा द्विगण्याचा आशय आहे. अनेकवचनीं उत्तमपुरुषवाचक सर्व-  
नामाचा मराठी, इंग्रजी व संस्कृत या भाषांन अन्यव्यावर्तक उपयोग  
असा करतात:— कोणी एक यंथकार किंवा संपादक म्हणतो,  
आदी ऐकितों म्हणते मीं संपादक ऐकितों

We hear म्हणते I, editor, hear

वयम् भुणुमः म्हणते अहं, यंथकारः गृणोमि

एथे यंथकार, वजनदारीने बोलण्या करितां, मी + मी + मी + ह.  
इ. ह. अशी आपल्या स्वतःच्या मी ची संख्या वाढवून वहवचनाने  
म्हणते वहुमानाने आम्ही या रूपाचा प्रयोग करतो. हा प्रयोग अन्य  
व्यक्तींचा व्यावर्तक आहे. We ( the speaker himself &  
others ) beat the Germans येथे We मध्ये अन्य व्यक्तींचे  
समावेशन ऊर्क समावर्तन आहे. म्हणते इंग्रजीत We हा एक च  
शब्द व्यावर्तक व समावर्तक असे दोन अर्थ दाखवितो. मराठीत आम्ही  
हा शब्द अन्यव्यावर्तक आहे. अन्य व्यक्तींचा समावेश करावयाचा  
असल्यास, त्या करतां आपण हें सर्वनाम मराठीत योजतात. म्हणते  
मराठीत व्यावृत्ति दाखवावयाची असतां आम्ही व समावृत्ति दाखवाव-  
याची असतां आपण अशीं दोन सर्वनामे आहेत. तो च प्रकार पूर्व-  
बैदिक भाषांत असे. अन्य व्यक्तींना वगळावयाचे असेल तेव्हां आमहे  
हें रूप योजीत व अन्य व्यक्तींना वगळावयाचे नसेल तेव्हां आमह् हें  
रूप योजीत. वजमान्, राजा व मी मिळून यज्ञ करतों असें म्हणा-  
वयाचे असलें म्हणते यजामह् हें परस्मै रूप योजीत; आणि मी मोटा  
माणूस यज्ञ स्वतः करतों असें वहुमानाने स्वतःविषयीं बोलावयाचे  
असलें म्हणते यजामहे हें आत्मने रूप योजीत. तात्पर्य, आमह् हें  
व्यावर्तक उत्तमपुरुषसर्वनाम आहे व आमहे हें समावर्तक उत्तमपुरुष-  
सर्वनाम आहे. हा दाखला उत्तमपुरुषाच्या अनेकवचनाचा झाला.  
द्विवचनाचा हि ऊह असा च करतां येतो.

- ( १ ) अहं च अहं च = आवाम् ] अन्यव्यावर्तक = आवहे  
 ( २ ) अहं च त्वं च = आवाम् }  
 ( ३ ) अहं च स च = आवाम् }  
 ( ४ ) अहं च सा च = आवाम् } अन्यसमावर्तक = आवहू  
 ( ५ ) अहं च तत् च = आवाम् }

आवहू हें समावर्तक सर्वनामरूप आहे व आवहे हें व्यावर्तक रूप आहे. आतां मध्यमपुरुषाचें अनेकवचन व द्विवचन घेऊः —

### अनेकवचन

- ( १ ) त्वं च त्वं च त्वं च = यूयम् ] व्यावर्तक = अध्वे  
 ( २ ) त्वं च सः च सा च = यूयम् }  
 ( ३ ) युवाम् च तौ च = यूयम् } समावर्तक = अथ  
 ( ४ ) यूयम् च ते च = यूयम् }

### द्विवचन

- ( १ ) त्वं च सः च = युवाम् ] समावर्तक = भथहू  
 ( २ ) त्वं च त्वं च = युवाम् ] व्यावर्तक = एथे  
 अध्वे व एथे हीं मध्यमपुरुषसर्वनामरूपें अन्यव्यावर्तक आहेत व अथहू व अथ हीं रूपें समावर्तक आहेत. आतां प्रथमपुरुषाचें अनेकवचन व द्विवचन घेऊः —

### अनेकवचन

- ( १ ) सः च सः च सः च = ते ] व्यावर्तक = अंते  
 ( २ ) सः ( समीपस्थ ) च सः ( दूरस्थ ) च सः ( अन्यग्रामस्थ ) = ते ] समावर्तक = अंति

### द्विवचन

- ( १ ) सः ( पुरःस्थः ) च + सः ( पुरःस्थः ) = तौ ] व्यावर्तक = एते  
 ( २ ) सः ( पुरःस्थः ) च + सः ( अन्यग्रामस्थः ) च = तौ ] समावर्तक = अतस्  
 तिन्हीं पुरुषीं द्विवचनीं व बहुवचनीं व्यावर्तक म्हणजे आत्मने व समावर्तक म्हणजे परस्मै रूपे एणे प्रमाणे होतात व त्यांचे अर्थ एणे प्रमाणे असतातः —

१  
नातमने व व्यावर्तक

२  
परस्मै व समावर्तक

२

म ॥ १ पचावहे ( आहीं दोघे स्तातः शिजवितो )  
म ॥ २ पचामहे ( आहीं विद्यमान तिघे स्वतः शिजवितो )

म ॥ १ पचेये ( तुझी दोघे स्वतः शिजविता )  
म ॥ २ पचांजे ( तुझी तिघे स्वतः शिजविता )

म ॥ १ पचेते ( ते दोघे स्वतः शिजवितात )  
म ॥ २ पचन्ते ( ते तिघे स्वतः शिजवितात )

पचावह ( मी व तो अन्य असे दोघे शिजवितो )  
पचामह ( मी व इतर अन्य लोक शिजवितो )


पचथह ( तं॒ व तो दुसरा शिजविता )  
पचथ ( तू॒ व ते इतर शिजविता )

पचतह ( तो ( दूरय ) व ते इतर अदूरय शिजवितात )  
पचन्ति ( तो ( दूरय ) व इतर शिजवितात )

वरील उट्टना वरुन दिसेल कीं क्रियाफल जेव्हां कर्त्तभिप्रायक असेल तेव्हां आत्मनेपदी रूपें योजिलीं जात; आणि क्रियाफल कर्त्तिरामिप्रायक हि जेव्हां असेल तेव्हां परस्मैपदी रूपें योजिलीं जात. आत्मनेपदीं रूपांत क्रियेचे भोक्तृत्व फक्त कर्त्याला मात्र असते. परस्मैपदी रूपांत क्रियेचे भोक्तृत्व इतरांच्या हि वाटचास येते. द्विवचनीं व बहुवचनीं रूपां प्रमाणे च तिन्ही पुरुषांच्या एकवचनीं रूपांची व्यवस्था असे.

उदाहरणार्थ, पचामि व पचे हीं रूपें घेऊं. पचे म्हणजे मी स्वतः शिजवितों. आणि पचामि म्हणजे मी इतरां करितां शिजवितों. पचसि-पचसे, पचति-पचते यांच्या हि अर्थात हा च भेद आहे. तात्पर्य, संस्कृतांतील क्रियापदांच्या रूपांत प्रत्यय म्हणून जीं पुरुषवाचकसर्वनामे पूर्ववैदिक भाषेतून आलेलीं आपण हुड्कून काढिलीं तीं पूर्ववैदिक व जुनाट सर्वनामे व्यावर्तक व समावर्तक, exclusive व inclusive, अशीं दोन प्रकारचीं असत. त्यांचीं रूपें नऊ किंवा दहा लकारांत एणे प्रमाणे असत : ——

### उत्तमपुरुषसर्वनामे



आत्मने ऊर्फ व्यावर्तक			लकार			परस्मै ऊर्फ समावर्तक		
१	२	३				१	२	३
ए	आवहे	आमहे	लट्	लुट्	लट्	आमि	आवह्	आमह्
ए	वहे	महे				मि	वह्	मह्
ए	आवहि	आमहि	लुइ	लट्	लट्	अम्	आव	आम
ह	वहि	महि				अम्	व	म

ए	वहे	महे	[ लिद ]	अ औ	}	व	म
ये	आवहै	आमहै	[ लोद ]	आनि	आव	आम	
इ	वहि	महि	[ लिड ]	अम्	व	म	

### मध्यमपुरुषसर्वनामे

व्यावर्तक	लकार	समावर्तक
२ असे से	३ इथे आथे	३ अध्वे ध्वे
		{ लट् } { लुट् } { लट् }
		१ असि सि
		२ अथस् थस्
अथाह आह	इथाम् आथाम्	अध्वम् ध्वम्
		{ लुड् } { लउड् } { लट् }
		१ अस् स्
		२ अतम् तम्
से	आथे	ध्वे
		[ लिद ]
		१ थ
		२ अथुस्
		३ अ
अस्व स्व	इथाम् आथाम्	अध्वम् ध्वम्
		{ लोद } { लउड } { लट् }
		१ अ(ह) हि
		२ अतम् तम्
		३ तात्
आह	आथाम्	ध्वम्
		[ लिड ]
		१ स्
		२ तम्
		३ त

### प्रथमपुरुषसर्वनामे

व्यावर्तक	समावर्तक
अन्ते ते	एते आते
अन्ते ते	अन्ते ते
	{ लट् } { लुट् } { लट् }
	१ अति
	२ अतस् तस्
	३ अन्ति अति

अत	इताम्	भन्त	{ लुड् } त्र लड्	अत्	अताम्	भन्
त्र	आताम्	अत		त्र	ताम्	भन्
						उस्

ए	आते	इरे	{ लिड् }	अ	अतुस्	उस्
					अउ	( औ )

भताम्	इताम्	अन्ताम्	{ लोट् }	अतु	अताम्	भन्तु
ताम्	आताम्	अताम्		तु	ताम्	अतु
				तात्		

त	आताम्	इरन्	[ लिड् ]	त्र	ताम्	उस्
---	-------	------	----------	-----	------	-----

४० आतां परस्मायक उत्तमपुरुषसर्वनामांची साधनिकाः—

### एकवचन परस्मै

मि, अमि, अम्, अ, औ, आनि, इतकीं रूपे परस्मायक एकवचनाचीं नऊ लकारांत येतात.

अहम् = अभम् = अम्

अहम्मि = अ अम्मि = आमि = मि

अहम्मि = अ अचि = आनि

अह् = अअ = अ

अह् = अउ = औ ( पूर्ववैदिकभाषांत अउ चा उच्चार औ होत असे )

अशीं समीकरणे नामी वसतात. अहम्, अहम्मि, अहम्मि, व अह् अशीं चार रूपे उत्तमपुरुषाच्या एकवचनाचीं पूर्ववैदिकभाषांत असत. पूर्ववैदिकसमाजांच्या अगदीं प्राथमिक भाषेत मूळ धातूं पुढे सर्वनामाचीं सवचनप्रत्यय रूपे स्वतंत्र योजून अभिप्राय व्यक्त करीत असत. पुढे सर्वनामाचीं हीं रूपे अतिपरचयानें व वारंवार उपयोगानें संकुचित झालीं व त्यांना शोबटीं प्रत्ययांचे रूप आलें. हा प्रकार कसा झाला तें स्खालीं दाखवितोः—

- ( १ ) नय् अहम्मि = नय् आम्मि = नय् आमि = नवामि
- ( २ ) अस् भहम्मि = अस् मि = अस्मि
- ( ३ ) या अहनि = या आनि = या आनि = यानि
- ( ४ ) चकर् अह = चकर् अ = चकर् अह + अह = ददौ + अह = ददौ
- ( ५ ) अभव् अहम् = अभव् अम् = अभवम्
- ( ६ ) भवेय् अहम् = भवेय् अम् = भवेयम्
- ( १ ) येथें एक वाब पूर्वसिद्ध धरावी लागते: ती ही कीं पुरुष-वाचक सर्वनामांचीं तिन्हीं वचनांचीं प्रथमेचीं रूपे प्राथमिक भावेत आधीं सिद्ध झालीं व नंतर तीं धातुंच्या पुढे लागू लागलीं. हा क्रम ऐतिहासिक दिसतो, सबव सिद्धान्तवत् खुशाल मानावा.
- ( २ ) दुसरी वाब:— प्राथमिक भावेत धातुंची दोन रूपे असत, साधीं व जोड, जसें भव् व अभव्; नय् व अनय्. भव् म्हणजे होणें व अभव् म्हणजे परोक्ष होणे. नय् म्हणजे नेणे व अनय् म्हणजे परोक्ष नेणे. अभव् + अहम् म्हणजे मी परोक्ष आहे, म्हणजे झाली. होण्याची क्रिया परोक्ष होणे, नेण्याची क्रिया परोक्ष होणे, असा मूळचा अभव् व अनव् या धातुंचा अर्थ होता. अभव् + अहम् = अभवम् याला पुढे भूतकालीन रूप व्याणु लागले.
- ( ३ ) तिसरी वाब: —— भवेय् हा जोड धातू आहे. भव् + एव्. भव् म्हणजे होणें व एव् म्हणजे शकणे. नय् + एव् = नवेय् म्हणजे नेऊ शकणे. भवेय् + अहम् = भवेयम् म्हणजे मी होऊ शकतो. ( करू ये, जाऊया, यांतील य धातू मरावींत शा एव् पासून आलेला आहे. )

( ४ ) चवांथी वाब:— भविष्य हा जोड धातू आहे. भव् + इष्य्. भव् म्हणजे होणें व इष्य् म्हणजे जाणें, भविष्य + अहम्मि = भविष्य + आमि = भविष्यामि म्हणजे मी होऊ जातो, मी होईन.

(५) पांचवी बाबः — चक्र, चकार्, हें कर् धातुर्चे अभ्यस्त किंवा पुनरुक्त किंवा पौनःपुन्यवाचक रूप आहे. याला अ सर्वनामरूप लागून चक्र + अ = चकर म्हणजे भी पुनःपुनः करतो असे रूप होते. कोणती हि क्रिया दोनदा केली म्हणजे पहिल्यांदा जी केली ती क्रिया परोक्ष होत्ये. अश्या कूपीर्णे वैदिकभाषेत लिट्र हा भूतकाल आला आहे. प्रथम लिट्र चा अर्थ पुनःपुनः क्रिया करणे असा होता.

(६) सहावी बाबः —— (१) वदामि, (२) अस्मि, (३) अष्टदम्, (४) चकर, (५) वदानि, (६) वदेयम् या रूपांत मि, आमि, अम्, अह आनि यां पैकी एक च सर्वनाम येऊन, उदाहरणार्थ मि येऊन, (१) वद्मि, (२) अस्मि, (३) अवद्मि, (४) चकर्मि, (५) वद्मि, (६) वदेयमि, अशीं रूपे कां शाळीं नाहीत? पांच निरनिराळीं सर्वनामरूपे कां लागलीं? याचे कारण एक च संभवते. ते हें कीं, वैदिकभाषा ही पूर्ववैदिक अनेकभाषांचे संमिश्रण होऊन बनलेली आहे. पूर्ववैदिक एका समाजांत भामि हें सर्वनाम होते व ते धातूला लागून त्या समाजांत वदामि असे रूप होई. दुसऱ्या समाजांत मि हें सर्वनाम होते व ते धातूला लागून त्या दुसऱ्या समाजाच्या भाषेत अस्मि हें रूप होई. तिसऱ्या समाजांत अह हें सर्वनामरूप होते व ते धातूला लागून तिसऱ्या भाषेत चकर रूप होई. ह. इ. ह. पुढे ह्या पांच हि समाजांचे एकीकरण होऊन संमिश्र वैदिकसमाज बनला व त्या संमिश्र समाजाच्या संमिश्र भाषेत हीं पांच हि सर्वनाम-रूपे क्रियापदरूपांत दिसू लागलीं. नामशब्दांचे पृथक्करण करतांना जी बाब आढळली ती च बाब क्रियापदांचे पृथक्करण करतांना आढळली. या मुळे वैदिकसमाजाच्या व त्याच्या भाषेच्या संमिश्र-स्वभावात्मक सिद्धान्ताला पूर्ण सत्यत्वाचे स्वरूप आले.

(७) सातवी बाबः — उत्तमपुरुषाच्या एकवचनीं इतर्कीं पांच सर्वनामे पूर्ववैदिकभाषांत कां असावीं? तर तत्काळीन वस्तुस्थिति येणे प्रमाणे होती. रानटी आर्याच्या लहान लहान टोळ्या अश्या प्रदेशात

रहात असाऱ्या कीं, जेथें दळणवळणाला फार अडचण पडे व टोक्यांची जीवितयात्रा, पिढ्या न पिढ्या हजारों किंवा शेकडों वर्षे एकमेकांचा फारसा स्पर्श व घसट न होतां, संथपणे चाले. त्या मुळे प्रत्येक दरीनील रानटी आर्याच्या प्रत्येक टोक्याच्या भाषेत विशिष्ट प्रकार रुढ होऊन विशिष्ट प्रांतिक किंवा टोक्लिक भाषा जन्मास आल्या. पुढे इया टोक्या एक झाल्या वर, सर्व टोक्यांच्या भाषांचा उत्तम संभिश समाजाच्या भाषेत सहज च उतरला. मूलतः अत्यन्त प्राचीनतम कांडीं सर्व रानटी आर्याचा एक समाज होता. तो इतर अनार्य समाजांच्या रेट्या मुळे गगनचुंबित पर्वतांच्या दन्यांत शिरला. त्या मुळे त्या रानटी आर्याच्या टोक्या झाल्या. त्या टोक्या दन्यांत फंजा-<sup>दाळे</sup> आच्या मैदानांत येत असतां एक होऊन वैदिकसमाज जन्मास ओला. असा एकदर स्थूल इतिहास दिसतो.

१००५

### द्विवचन परस्मै

व, वह आणि आवह, हीं तीन रूपे परस्मै द्विवचनांत येतात. अह या सर्वनामाला स उपसर्ग दोनदां लागून द्विवचन होत असेः—

स+स+अह=अ+ह+अह=अउ+अह=ओ+अह=आवह=आव

स+स+भह=ह+ह+अह=उ+उ+अह=वह=व

### बहुवचन परस्मै

म, मह हीं दोन रूपे येतात. अह या सर्वनामांचे असमह हैं अनेक बचनीरूप मार्गे दिलें आहे त्या वरून

असमह = आमह = आम

असमह = ( अलोप ) समह = हह = मह = म

४१ परस्मायक मध्यमपुरुषसर्वनामांची साधनिका:—

उत्तमपुरुषसर्वनामांच्या रूपांना तु उपसर्ग लागून मध्यमपुरुषसर्वनामांची रूपे बनतात.

### एकवचन परस्मै

स् (ह), अ (ह), हि, थ, सि, हीं मध्यमपुरुषसर्वनामाचीं रूपें  
क्रियापदांत येतात. यांचीं साधनिका अशीः—

तु + म् = त्व् = स् = ह् = अ

तु + मि = त्वि = सि = हि

तु + अह् = त्वह् = तह् = थ

### द्विवचन परस्मै

थह्, थुह्, तम् हीं तीन रूपें येतात. यांचीं साधनिका अशीः—

तु + वह् = त्वह् = थह्

तु + वह् = त्वुह् = थुह्

तु + आवाम् = त्वाम् = ताम् = तम्

### बहुवचन परस्मै

अ, त, थ हीं रूपें येतात. साधनिका:—

तु + म् = त्व् = [ त ] = ह् = अ  
[ थ ]

### ४२ परस्मायक प्रथमपुरुषसर्वनामाचीं साधनिका:—

साधनिका करण्या पूर्वी, थोडासा उपोढूत करणे जरूर आहे, मार्गे  
तद्, एतद्, इदम्, अदस्, द्या सर्वनामां संबंधाने विवेचन भरतांना  
सांगितलें होतें कीं, अदस् हें सर्वनाम अ + तत् = अ + दस् ( त  
आ द व त् द्या स् पर्याय होऊन ) अदया रीतीने सामासिक आहे.  
त्या विवेचनांत असें हि सांगितलें होतें कीं, इदम्, यनद् व अ, अशीं  
तीन इदमर्थक सर्वनामें पूर्ववैदिकभाषांत असत. इदमर्थक अ सर्वनाम  
सञ्जिकृष्ट पदार्थ दाखवी. अ म्हणजे हें व दस् = तस् = तत् म्हणजे  
परोक्षार्थदर्शक तें. अदस् म्हणजे हें तें, परोक्ष पदार्थ हून अलीकिंडलें.

अदस् जसें सामासिक सर्वनाम आहे, त्या प्रमाणे इदम् सर्वनाम हि दोन शब्दांचा समास होऊन झालेले आहे. इ + तम् = इदम्. इ म्हणजे समीपतम-वर्त्ति पदार्थ आणि तम् म्हणजे परोक्ष-वर्त्ति पदार्थ. इतम् = इदम् म्हणजे समीपतमवर्त्तिपदार्थदर्शक सर्वनामशब्द. अदस् व इदम् द्या दोन जोडसर्वनामां प्रमाणे, एतद् हें हि सामासिक ऊर्फ जोड सर्वनाम आहे. ए + तत् = एतद्. ए म्हणजे समीपतरवर्त्तिपदार्थदर्शक शब्द आणि तत् म्हणजे परोक्षार्थ-दर्शकसर्वनामशब्द. एतत्-एतद् म्हणजे ( समीपतरवर्त्तिपदार्थदर्शक सर्वनामशब्द ) जवळचें हें तें. इदम्, एतद् व अदस् या तीन जोड सर्वनामांच्या आद्यस्थानीं ड, ए व अ हे जे शब्द आहेत त्यांचा अर्थ समीपतम, समीपतर व समीप असा उन्नरोन्नर कमतर समीपत्व दाखविणारा आहे. इ म्हणजे अगदीं निकटवर्ति पदार्थ. ए म्हणजे इ ह्या दूरचा व अ ह्या जवळचा पदार्थ. आणि अ म्हणजे इ व ए यांच्याह्या दूरचा परंतु त ह्या अलीकडला पदार्थ. त म्हणजे अगदीं दृष्टी पलीकडील परोक्ष पदार्थ. त च्या मानानें अ जवळचा व इ आणि ए यांच्या मानानें अ दूरचा. तात्पर्य अ चे सापेक्षत्वानें दूरचा व जवळचा असे दोन अर्थ असत. एणे प्रमाणे अ, इ व ए असे तीन शब्द कमीजास्त सामीच्य दाखविणारे पूर्ववैदिकभाषांत असत. इदम्, एतद् व अदस् द्या तीन सर्वनामांच्या आद्यस्थानीं असणाऱ्या अक्षरांचा अर्थ कमजास्त अन्तर दाखविणारा ज्या प्रमाणे आहे, त्या प्रमाणे द्या तीन सर्वनामांचें द्वितीय अक्षर जें त तें हि अंतर दाखविणारें च आहे. त हें सर्वनाम सगळ्यांहून अत्यन्त जास्त अंतर ऊर्फ दूरीभाव ऊर्फ पुरोक्ष्य दाखवितें. इदम्, एतत् व अदस् या तीन जोड सर्वनामांत त हें बीजाक्षर आहे. द्या वैजिक त सर्वनामाचीं एकवचनी, द्विवचनी व बहुवचनी रूपे पूर्ववैदिकभाषांत धातुंना स्वतंत्र लावीत. आणि दूरीभाव कमी कर्तव्य असल्यास, त सर्वनामाच्या पाठीमार्णे, अ हा सामीच्यदर्शक शब्द उपसर्गप्रमाणे लावून, नंतर तो अत् जोड शब्द धातुंना लटकावून देत. हा उपोद्धत करून, पर-स्मायक प्रथमपुरुषसर्वनामांच्या साधनिकेला लागतो.

## लट्, लुट्, लट् परस्मै

~~अवश्यक~~

त् व अत् हीं परोक्ष ऊर्फ परस्मै पदें ऊर्फ सर्वनामे धातुला लागतान.  
 हीं सर्वनामे संस्कृतभाषेतील हलन्त शब्दांप्रमाणे पूर्ववैदिकभाषांत चालत  
 नसत. त्याचे वचनदर्शक प्रत्यय अगदीं निराळे असत. एकवचनी इ  
 प्रत्यय लागे. द्विवचनीं अस् प्रत्यय लागे. आणि त्रिवचनीं किंवा बहु-  
 वचनीं इ प्रत्यय लागून, शिवाय अन्य हलाच्या अगोदर नुमागम  
 होई, किंवा नुमागम न होतां आच्यस्वर प्लुत होई.

१ [ अत् + इ = अति  
       त् + इ = ति

२ [ अत् + अस् = अतस्  
       त् + अस् = तस्

३ [ अत् ( नुमागम ) + इ = अन्ति  
       अत् ( आच्यस्वर प्लुत ) + इ = अ अ ति

पच् धातुः—पच् + अति = पचति

पच् + अतस् = पचतः

पच् + अन्ति = पचन्ति

पिपर्, पिपृ धातुः—पिपर् + ति = पिपर्ति

पिपृ + तस् = पिपृतः

पिपृ + अ अ ति = पिपृ अ ति

दा धानुः—

दद् + तस् = दत्तः

दद् + अ अ ति = दद अ ति

त् व अत् शब्दाचें अनेकवचन हलन्त नपुंसकलिंगी शब्दाच्या अनेकवचना प्रमाणे होतें, हें लक्ष्यांत टेवध्या सारखें आहे. कमद् व ददत् शब्दाचें अनेकवचन कम अ लिंग व दद अ ति जसें होतें तसें च अत् शब्दाचें अनेकवचन अ अ ति होतें. आतां अत् शब्द कोणत्या च लिंगीं

नाहीं. त्या च प्रमाणे कांहीं पूर्ववैदिकभाषांत कम इ लि  
व दद ३ नि हीं रूपे कोणत्या च लिंगीं नव्हतीं; फक्त अनेकवचनीं  
होतीं. म्हणजे ह्या शब्दांना कांहीं पूर्ववैदिकभाषांत फक्त वचनांचे प्रत्यय  
लागत, लिंगांचे म्हणुन प्रत्यय लागत नसत. अनेकपूर्ववैदिकभाषांचे  
मिश्रण होऊन वैदिकभाषा निर्माण होत असतांना ह्यांच्या वर नपुंसक-  
लिंगाचा डाप मारला गेला हतके च. गच्छत् शब्दाचे नपुंसकलिंगीं अने-  
कवचन गच्छति होते. तसें अत् शब्दाचे अनेकवचन अंति होई.  
अनिं हे रूप कोणत्या च लिंगीं नाहीं. तसें च गच्छति हें हि रूप जुनाट  
पूर्ववैदिकभाषांन कोणत्या हि लिंगीं नसे. संमिश्र वैदिकभाषा जन्मास  
येतांना गच्छति ला लिंग लागले.

### लुङ्, लङ्, लृङ् परस्मै

त् व अत् हीं परोक्ष ऊर्ध्व परस्मायक सर्वनामे धातुना लागत. एक-  
वचनीं शून्य, हिवचनीं आम् व अनेकवचनीं अन्त्य हस्तात्या पूर्वीं  
नुमागम होई, किंवा अत् स्थानीं उस् आदेश होई.

$$1 \left\{ \begin{array}{l} \text{अत्} + ० = \text{अत्} \\ \text{त्} + ० = \text{त्} \end{array} \right.$$

$$2 \left\{ \begin{array}{l} \text{अत्} + \text{आम्} = \text{अताम्} \\ \text{त्} + \text{आम्} = \text{ताम्} \end{array} \right.$$

$$3 \left\{ \begin{array}{l} \text{अत्} (\text{ नुमागम }) = \text{अन्} = (\text{ त् लोप }) \text{ अन्} \\ \text{अत् स्थाने आदेश} = \text{उस्} \end{array} \right.$$

अपच् धातुः— अपच् + अत् = अपचत्

अपच् + अताम् = अपचताम्

अपच् + अन् = अपचन्

अपिपर् अपिपृ धातुः — अपिपर् + त् = ( त् लोण व र् चा स् )

अपिपः

अपिपृ + ताम् = अपिपृताम्

अपिपर् + उस् = अपिपस्ः

अदा धातुः — अदद् + ताम् = अदत्ताम्

अदद् + उस् = अददुः

अशक् धातुः — अशक् + अन् = अशकन्

अस्था धातुः — अस्थ् + उस् = अस्थुः

## लिट् परस्मै

त् व अन् हीं परस्मायक सर्वनामें धातुना लागतात्. हलन्त पुर्णिंगी द्रष्ट्वाप्रसारेण एकवचनीं स् द्विवचनीं स् + स्, व त्रिवचनीं स् + स् + स्, प्रत्यय लागतात्. त सर्वनामाचा एकवचनीं स उच्चार होतो व द्विवचनीं त उच्चार होतो, तो च प्रकार त् या सर्वनामाचा होतो हे लक्ष्यांत रेखण्यासारखें आहे.

१ { त् + स् = स् + स् = हह = ह् = अ  
अत् + स् = अस् + स् = अह + ह् = अअ + उ =  
आ + उ = औ

२ { अत् + स् + स् = अत् + ह + स् = अत् + उ + स् =  
अनुस्

३ { त् + स् + स् + स् = स् + ह् + ह् + स् = ह् + ह् +  
ह् + स् = उ + उ + उ + स् = उस्

पपाच् पेच् धातुः — पपाच् + अ = पपाच

पेच् + अनुस् = पेचनुः

पेच् + उस् = पेचुः

दद् धातुः — दद् + औ = ददौ

दद् + अनुस् = ददनुः

दद् + उस् = ददुः

## लोट् परस्मै

— शिरोक्ते —

त् व अत् हीं परोक्ष सर्वनामे धातुलालागतात. एकवचनीं उ प्रत्यय, द्विवचनीं आम् प्रत्यय, व त्रिवचनीं उ प्रत्यय लागून, शिवाय अन्य हलाच्या अगोदर नुमागम होई, किंवा नुमागम न होतां आश स्वर प्लुत होई.

१ { अत् + उ = अतु  
      त् + उ = तु

२ { अत् + आम् = अताम्  
      त् + आम् = ताम्

३ { अत् ( नुमागम ) + उ = अन्तु  
      अत् ( आश स्वर प्लुत ) + उ = अ इ तु

पच् धातुः— पच् + अतु = पचतु  
                          पच् + अताम् = पचताम्  
                          पच् + अन्तु = पचन्तु

पिपर् पिष्ट धातुः— पिपर् + तु = पिपर्तु  
                          पिष्ट + ताम् = पिष्टताम्  
                          पिष्ट + अ इ तु = पिप इ तु

## लिङ् परस्मै

त्, ताम्, उस् हें प्रत्यय आहेत—

पचेय जोड धातुः— पचेय + त् = पचेय् = पचेत्

पचेय + ताम् = पचेयताम् = पचेताम्

पचेय + उस् = पचेयुः

पच्यास् जोड धातुः— पच्यास् + त् = पच्यात् + त् = पच्यात्

पच्यास् + ताम् = पच्यास्ताम्

पच्यास् + उस् = पच्यासुः

पिपृष्ठा जोड धातु : — पिपृष्ठा + त् = पिपृष्ठात्

पिपृष्ठा + नाम् = पिपृष्ठानाम्

पिपृष्ठा + उस् = ( आलोप ) पिपृष्ठुः

## ४३ आत्मनायक प्रथमपुरुषसर्वनामांची साधनिका —

---

परस्मायक प्रथमपुरुषसर्वनामांच्या साधनिकेला जसा लडानसा उपो-  
आत केला, तसा आत्मनायक ऊर्क स्वस्मायक प्रथमपुरुषसर्वनामांच्या  
साधनिकेला हि अन्पसा उपोद्घात करणे अवश्य आहे. परस्मायक  
साधनिकेत असे सांगितलें होतें कीं, त् या परोक्ष सर्वनामाला अ हा  
किंचित्सामीप्यदर्शक शब्द उपसर्ग म्हणून लागतो. आत्मनायक साध-  
निकेत श्याच्या उलट प्रकार होतो. सामीप्यदर्शक शब्द उपसर्ग म्हणून  
सर्वनामाच्या पांडीमार्गे न लागतां प्रत्यय म्हणून सर्वनामाच्या पुढे लाग-  
तात. असे प्रत्यय तीन आहेत ( १ ) ए, ( २ ) अ, व ( ३ ) आम्-  
अदस् मधला आद्य अ व एतत् मधला आद्य ए सामीप्यदर्शक आहेत  
व आम् हि सामीप्यदर्शक च शब्द आहे. आत्मनायक साधनिकेत त् या  
सर्वनामाला हे अ व ए प्रत्यय लागत. आत्मनायक साधनिकेत दुसरी  
लक्ष्यांत डेवावयाची बाब म्हटली म्हणजे वचनांचीं रूपे प्रत्यय लागून  
होत नाहींत, उपसर्ग लागून होतात. मार्गे उत्तमपुरुषसर्वनाम जें म्हूं  
द्याचीं वचनरूपे एका पूर्ववैदिकभाषेत अशीं च उपसर्ग लागून झालेलीं  
आपण पाहिलीं च आहेत. तो च उपसर्ग स्वभाव आत्मनायक साध-  
निकेत अनुभवास येतो. आत्मनायक साधनिकेत एकवचनाचा उप-  
सर्ग अ आहे, द्विवचनाचा उपसर्ग आ किंवा ए आहेत, अणि अनेक-  
वचनाचा उपसर्ग अन् आहे. तात्पर्य, सामीप्यदर्शक प्रत्यय सर्वना-  
माच्या पुढे आणि वचनाचे उपसर्ग सर्वनामाच्या मार्गे श्या आत्मनायक  
साधनिकेत लागतात.

## लट्, लुट्, लट् आत्मने

त् हें वैजिक सर्वनाम धातुंना लागतें. सामीप्य ऊर्फ नैकट्य ऊर्फ स्वीयत्व दाखविणारा ए प्रत्यय लागून तें असें रूप होतें. नंतर एकवचनीं अ, द्विवचनीं आ किंवा ए, आणि त्रिवचनीं अन् उपसर्ग लागते. एकवचनीं उपसर्ग न लागतां, तुसर्तें तें असें हि रूप रहातें. त्रिवचनीं अन् उपसर्ग न लागतां फक्त प्लुत अ इ लागतो.

१ अ + ते = अते, किंवा ० + ते = ते

२ [ आ + ते = आते  
ए + ते = एते ]

३ [ अन् + ते = अन्ते  
प्लुत अ + ते = अ इ ते ]

पञ्च धातु : — पञ्च + अते = पञ्चते  
पञ्च + एते = पञ्चेते  
पञ्च + अन्ते = पञ्चन्ते

विभृ धातु : — विभृ + ते = विभृते  
विभृ + आते विभ्राते  
विभृ + अ इ ते = विभ्र इ ते

## लुट्, लट्, लट्, आत्मने

— : : —

त् या सर्वनामाला एकवचनीं अ, द्विवचनीं आम् व त्रिवचनीं अ प्रत्यय लागतात; घ एकवचनीं अ, द्विवचनीं आ किंवा ह आणि त्रिवचनीं अन् उपसर्ग लागतात. एकवचनीं अ उपसर्ग विकल्पानें न लागतां त असें च रूप रहातें. अनेकवचनीं अन् उपसर्ग न लागतां प्लुत अ इ उपसर्ग लागतो.

$$\begin{cases} \text{अ} + \text{त} + \text{अ} = \text{अस} \\ \text{ो} + \text{त} + \text{अ} = \text{त} \end{cases}$$

$$\begin{cases} \text{इ} + \text{त} + \text{आम्} = \text{इताम्} \\ \text{आ} + \text{त} + \text{आम्} = \text{आताम्} \end{cases}$$

$$\begin{cases} \text{अन्} + \text{त} = \text{अन्त} \\ \text{क्षुत अ} + \text{त} = \text{अ क्षुत} \end{cases}$$

अपच् धातुः— अपच् + अत = अपचत

अपच् + अताम् = अपचताम्

अपच् + अन्त = अपचन्त

अविभृ धातुः— अविभृ + त = अविभृत

अविभृ + आताम् = अविभ्राताम्

अविभृ + अ इ त = अविभ्र इ त

## लिट् आत्मने

त् सर्वनामाला ए हा प्रत्यय लागतो व एकवचनीं ० उपसर्ग, द्विवचनीं आ उपसर्ग, व त्रिवचनीं इर् उपसर्ग लागतो.

$$1 [ \text{ो} + \text{त} + \text{ए} = \text{स्} + \text{ए} = \text{से} = \text{हे} = \text{ए}$$

$$2 [ \text{आ} + \text{त} + \text{ए} = \text{आते}$$

$$3 [ \begin{aligned} \text{इर्} + \text{त} + \text{ए} &= \text{इर्} + \text{स्} + \text{ए} = \text{इर्} + \text{से} = \text{इर्} + \text{हे} = \\ \text{इर्} + \text{ए} &= \text{हरे} \end{aligned}$$

जग्म् धातुः— जग्म् + ए = जग्मे

जग्म् + आते = जग्माते

जग्म् + हरे = जग्मिरे

## लोट्र आत्मने.

त् सर्वनामाला सार्वीप्यदर्शक आम् प्रत्यय लागतो व एकवचनीं अ उपसर्ग, द्विवचनीं आ किंवा इ उपसर्ग, व त्रिवचनीं अन् उपसर्ग लागतो. आम् अंगीकारे म्हणून एक अव्यय संस्कृतात आहे. हा शब्द फार जुनाट आहे. अंगीकार करणें म्हणजे प्रखाच्या वस्तूस स्वतः जवळ आणें. एकवचनीं उपसर्ग न लागतां रूप होतें. अनेकवचनीं अन् उपसर्गाच्या ऐवजीं प्लुत अ ३ वर काम भागतें.

$$1 \left\{ \begin{array}{l} \text{अ} + \text{त्} + \text{आम्} = \text{अताम्} \\ \text{०} + \text{त्} + \text{आम्} = \text{ताम्} \end{array} \right.$$

$$2 \left\{ \begin{array}{l} \text{इ} + \text{त्} + \text{आम्} = \text{इताम्} \\ \text{आ} + \text{त्} + \text{आम्} = \text{आताम्} \end{array} \right.$$

$$3 \left\{ \begin{array}{l} \text{अन्} + \text{त्} + \text{आम्} = \text{अन्ताम्} \\ \text{अ} ३ + \text{त्} + \text{आम्} = \text{अ} ३ \text{ ताम्} \end{array} \right.$$

पच् धातुः—पच् + अताम् = पचताम्

पच् + इताम् = पचेताम्

पच् + अन्ताम् = पचन्ताम्

विभृ धातुः—विभृ + ताम् = विभृताम्

विभृ + आताम् = विभ्राताम्

विभृ + अताम् = विभ्र ३ तान्

## लिङ् आत्मने

त, आताम्, इरन् हे प्रत्यय आहेत. त् + अ = त; आ + त् + आम् = आताम्; इर् + अन् = इरन्.

द्विषी जोड धातुः—द्विषी + त = द्विषीत

द्विषी + आताम् = द्विषीयाताम्

द्विषी + इरन् = द्विषीरन्

## ४४ आत्मनायक उत्तमपुरुषसर्वनामांची साधनिका:-

### लट्, लुट् लट् आत्मने

परस्मायक रूपांना नैकट्यदर्शक ऊर्फे आत्मदर्शक ए प्रत्यय लाविला झणजे आत्मनायक रूपे सिद्ध होतात.

$$1 \left\{ \begin{array}{l} \text{आमि} + \text{ए} = \text{आइ} + \text{ए} = \text{एए} = \text{ए} \\ \text{मि} + \text{ए} = \text{ई} + \text{ए} = \text{ये} = \text{ए} \end{array} \right.$$

$$2 \left\{ \begin{array}{l} \text{आवह} + \text{ए} = \text{आवहे} \\ \text{वह} + \text{ए} = \text{वहे} \end{array} \right.$$

$$3 \left\{ \begin{array}{l} \text{आमह} + \text{ए} = \text{आमहे} \\ \text{मह} + \text{ए} = \text{महे} \end{array} \right.$$

पच् धातुः—पचे, पचावहे, पचामहे

हिष् धातुः—हिषे, हिष्वहे, हिष्महे

### लुड्, लड्, लड् आत्मने

परस्मायक रूपांना नैकट्यदर्शक ऊर्फे आत्मार्थक इ प्रत्यय लाविला झणजे आत्मनायक रूपे बनतात.

$$1 \left[ \begin{array}{l} \text{अम्} + \text{इ} = \text{अमि} = \text{भइ} = \left[ \begin{array}{l} \text{ए} \\ \text{इ} \end{array} \right] \end{array} \right.$$

$$2 \left[ \begin{array}{l} \text{आवह्} (\text{आव}) + \text{इ} = \text{आवहि} \\ \text{वह्} (\text{व}) + \text{इ} = \text{वहि} \end{array} \right.$$

$$3 \left[ \begin{array}{l} \text{आमह्} (\text{आम}) + \text{इ} = \text{आमहि} \\ \text{मह्} (\text{म}) + \text{इ} = \text{महि} \end{array} \right.$$

अपच् धातुः—अपचे, अपचावहि, अपचामहि

अद्विष् धातुः—अद्विषे, अद्विषावहि, अद्विषामहि

### लिंग आत्मने

परस्मायक रूपांना ए प्रत्यय लाविला म्हणजे आत्मनायक रूपे बनतात

१ [ अ + ए = ए ]

२ [ वह् ( व ) + ए = वहे ]

३ [ मह् ( म ) + ए = महे ]

जग्म् धातुः — जग्म , जन्मिवहे , जन्मिमहे

तुष्ट् धातुः — ( तुष्टुए ) तुष्टुवहे , तुष्टुमहे

### लोट् आत्मने

परस्मायक रूपांना नैकट्य ऊर्फ स्वार्थ दर्शविणारे आ + ए = ऐ  
प्रत्यय लाविले झणजे आत्मनायक रूपे होतात.

१ [ आनि + ऐ = आइ + ऐ = ऐऐ = ऐ ]

२ [ आवह् ( आव ) + ऐ = आवहे ]

३ [ आमह् ( आम ) + ऐ = आमहे ]

पच् धातुः — पचै, पचावहे, पचामहे

### लिङ् आत्मने

परस्मायक रूपांना इ प्रत्याय लाविला म्हणजे आत्मनायक रूपे होतात.

१ [ अम् + इ = अमि = अइ = इ ]

२ [ वह् ( व ) + इ = वहि ]

३ [ मह् ( म ) + इ = महि ]

पचेय् धातुः — पचेयू + इ = पचेयि = पचेय

पूर्ववैदिकभाषांत इ व ए यांचे उच्चार य  
सारखे होत.

पचेयू + वहि = पचेवहि ( य स्वराचा मागील  
ए न लोप )

पचेयू + महि = पचेमहि ( " " " )

## ४५ आत्मनायक मध्यमपुरुषसर्वनामाची साधनिका:-

लट्, लुट् लट् आत्मने

एकवचनीं अ उपसर्ग, द्विवचनीं आ किंवा इ उपसर्ग, व त्रिवचनीं अ उपसर्ग लागतात. तिन्हीं वचनीं ए हा स्वार्थक प्रत्यय लागतो. उत्तमपुरुषसर्वनामाला तु उपसर्ग लागून मध्यमपुरुषसर्वनामें बनतात. एकवचनीं व अनेकवचनीं उपसर्ग न लागतां, विकल्पानें रूप तसेच रहातें.

### सर्वनामसिद्धि

तु + म् = त्व् = स्

तु + वह् = त्वह् = थ्

तु + मह् = त्मह् = ध्

ए प्रत्यय लागून,

स् + ए = से

थ् + ए = थे

ध् = ए = ध्वे

वचनोपसर्ग लागून,

१ [ अ + से = असे  
० + से = से

२ [ आ + थे = आथे  
इ + थे = इथे

३ [ अ + ध्वे = अध्वे  
० + ध्वे = ध्वे

पच् धातुः— पचसे, पचथे, पचध्वे

विभृ धातुः— विभृसे, विभृथे, विभृध्वे

## लुङ्, लङ्, लङ् आत्मने

एकवचनीं अ उपसर्ग, द्विवचनीं आ किंवा इ उपसर्ग, व त्रिवचनीं अ उपसर्ग लागतात. एकवचनीं व त्रिवचनीं उपसर्ग न लागला तरी चालतो. सर्वनामसिद्धि उत्तमपुरुषा वरून होत्ये.

## सर्वनामसिद्धि

तु + अह् = त्वह् = त्वाह् = थाह्

तु + आथाम् = त्वावाम् = त्वाम् = थाम्

तु + वयम् = त्वभम् = ध्वम्

उपसर्ग लागून,

१ { अ + थाह् = अथाह् ✪ अथाः  
    ० + थाह् = थाः

२ { आ + थाम् = आथाम्  
    इ + थाम् = इथाम्

३ { अ + ध्वम् = अध्वम्  
    ० + ध्वम् = ध्वम्

अपच् धातुः—

अपचथाः, अपचेथाम्, अपचध्वम्

अविभृ धातुः—

अविभृथाः, अविभ्राथाम्, अविभृध्वम्

## लिट् आत्मने

द्विवचनीं आ उपसर्ग लागतो.

## सर्वनामसिद्धि

लट् प्रमाणे.

से आथे ध्वे

चकृ धातुः— चकृथे, चक्राथे, चकृद्वे

## लोट् आत्मने.

एकवचनीं अ उपसर्ग, द्विवचनीं आ किंवा इ उपसर्ग, व त्रिवचनीं अ उपसर्ग लागतो. एकवचनीं व अनेकवचनीं उपसर्ग वैकल्पिक.

## सर्वनामसिद्धि

तु + अ = त्व = स्व

बाकीं लुङ् प्रमाणे-

पच् धातुः— पचस्व, पचेथाम्, पचध्वम्

विभृ धातुः— विभृष्व, विभ्राथाम्, विभृध्वम्

## लिङ् आत्मने

लुङ् प्रमाणे सर्व व्यवस्था

विभ्री धातुः— विभ्रीथाः, विभ्रीयाथाम्, विभ्रीध्वम्

इ. इ. इ.

**४६** वरील पृथक्करणा वरून दिस्त्रिन आले कीं पूर्ववैदिकभाषांत दोन प्रकारचीं पुरुषवाचकसर्वनामें असत, (१) आत्मनायक ऊर्फ स्वस्मायक ऊर्फ अन्यव्यावर्तक सर्वनामें, व (२) परस्मायक ऊर्फ अन्यसमावर्तक ऊर्फ अन्यसमावेशक सर्वनामें. आत्मनायक सर्वनामांना आत्मनेपदें म्हटलें असतां चालेल, व परस्मायक सर्वनामांना परस्मैपदें म्हटलें असतां चालेल. धातुंच्या पुढे आत्मनेपदें लाविलीं म्हणजे त्या धातूना आत्मनेपदी धातू म्हणत, व परस्मैपदें लाविलीं म्हणजे परस्मैपदी धातू म्हणत. आत्मनेपदी धातुंचीं रूपे क्रियाफलाचें कर्तृगामित्व दाखवीत आणि परस्मैपदी धातुंचीं रूपे क्रियाफलाचें कर्तृतरगामित्व दाखवीत. असा भेद कां होई या बाबीचें कारण दुसरें तिसरें कांहीं एक नस्त्र, एक च असें आहे कीं पूर्ववैदिकभाषांत आत्मनायक व परस्मायक अशीं दोन प्रकारचीं सर्वनामें असत व तीं धातुं पुढे लाविलीं म्हणजे सहज च क्रियेचें भोक्तृत्व इतरांना वर्जून फक्त कर्त्या कडे जाणारें किंवा कर्त्या बरोबर इतरांचा समावेश कराणारें होई. संस्कृतभाषेतील आत्मनेपदी व परस्मैपदी असे जे धातुंचे दोन मोठे वर्ग आहेत ते वर्ग बनण्याचें गुद्य द्या हून जास्त खोल नाहीं.

**४७** एका च वैदिकभाषेत व्यावर्तक व समावर्तक अशीं दोन प्रकारचीं सर्वनामें कां असावीं व आत्मनेपदी धातू व परस्मैपदी धातू

असे धातूचे दोन वर्ग कां असावेत, ह्या प्रभाचें उन्नर असें आहे कीं, वैदिकसमाज हा दोन पूर्ववैदिकसमाजांचे एकीकरण होऊन बनलेला मिश्र समाज होता. एका पूर्ववैदिकसमाजांत फक्त आत्मनायक सर्वनामे असत व अर्थात् आत्मनायक धातू असत. दुसऱ्या पूर्ववैदिकसमाजांत फक्त परस्मायक सर्वनामे असत व अर्थात् परस्मायक धातू असत. दोन्ही समाजांचे एकीकरण झाल्यावर मिश्र जी वैदिकभाषा तीन दोन्ही प्रकारचे प्रयोग सहजच दिसून लागले, व मिश्रभाषेटा एका प्रकारचा विचित्रपणा आला. हा विचित्रपणा मिश्र समाजाच्या ध्यानांत येऊन व उठल्या बसल्या आत्मने आणि परस्मै रूपांतील तारतम्याला जपत बसण्याचा वीट आल्यामुळे, पुढेंपुढे दोन्हीं रूपांचा उपयोग सरमिसळ एका च अर्थानें होऊं लागला. परंतु, पाणिनीच्या काळा पर्यंत हा भेद भाषेत तीव्रतेने जागृत होता. कर्तरि प्रयोगांत आत्मने व परस्मै हें तारतम्य पहाण्यांत पुढेंपुढे यश्यपि टंगळमंगळ होऊं लागली, तत्रापि आत्मनेचा अद्वितीय मान कर्मणि प्रयोगांत जसा चा. तसा कायम राहिला. क्रियाफल सदा च कर्तृगामी असल्यामुळे कर्मणीत परस्मैपद नाहीं. पाणिनीच्या काळीं आत्मने व परस्मै हा भेद यश्यपि तीव्रतेने जागृत होता, तत्रापि पाणिनीच्या काळीं सुद्धां लोक आत्मने व परस्मै यांचीं भेसळ मनमानेल तशी विकल्पानें करीत. याची साक्ष खड्ह पाणिनीची च देतां येते. विभाषापदेन प्रतीयमाने, हें सूत्र पाणिनीने एवढद्या च करितां रचिलें आहे. यजते द्यग्नजे स्वतः यज्ञ करतो. यजति म्हणजे दुसऱ्या करितां यज्ञ करितो. परंतु स्वयं हें उपपद जर वाक्यांत धातलें नर, यजते म्हणजे स्वतः करितां यज्ञ करतो या अर्थे स्वयं यजति असा परस्मायक प्रयोग पाणिनीच्या काळीं हि केला असतां चालत असे. तात्पर्य, आत्मने आणि परस्मै हा भेद पाणिनीच्या काळीं हि किंचित् मोडला जात असे, अशी जरी स्थिति होती, तत्रापि आत्मनेपदी रूपे टिकाव धरून पुष्कळ काळ राहिलीं. याची साक्ष वर्तमान मराठी भाषा देते. ज्ञानेश्वरींत करी हें परस्मै व उपकरे हें आत्मने रूप येते. वर्तमान मराठींत जेवे हें आत्मने व जेवी हे परस्मै रूप सध्यां हि आपण योजतों. एकंदरींत वांशिक स्वभाव जातां जात नाहींत व व्यसने सुटतां सुटत नाहींत हें च खरे. कर्तृगामी क्रियाफल असतें तेव्हां मराठींत मरे असें रूप होतें; आणि कर्त्रितरगामी जेव्हां क्रियाफल असतें तेव्हां मारी असें रूप होतें. ए आत्मने ची खूण आहे, व इ परस्मै ची खूण आहे.

४८ वैदिक प्रथमाचक सर्वनामे व पूर्वोदिक सर्वनामे यांची तुला सुलभ व्हारी क्षण्ट समान्तर

तर्के देतोः—

वैदिक

पूर्वोदिक

	१	२	३	४	५	६	७	८	९	१०
अहम्	अभि	मि	अम्	अम्	अ-ओ	आनि	वहि	इ	हि	हि
आवाम्	आवह्	वह्	आव	व	आव	वहि	वहि	वहि	वहि	वहि
वयम्	आमह्	मह्	आम	म	आम	महि	महि	महि	महि	महि
त्वम्	सि	आसि	अस्	थ	ह-हि	स्	से	थास्	स्व	स्व
युवाम्	थस्	अथस्	तम्	थुस्	तम्	तम्	थे	थाम्	याम्	याम्
यूयम्	थ	अथ	त	अ	त	त	ध्वे	ध्वम्	ध्वम्	ध्वम्
सः	ति	अति	त्	अ-ओ	तु	अते-ते	अत-त	ए	ए	ए
तौ	तौ	तस्	ताम्	अतस्	ताम्	एते-अति	इताम्-आताम्	आते	ताम्	ताम्
ते	ते	अनित	अनि	अनि	अनि	अनि	अनि	अनि	आताम्	आताम्

### विविध विषय

वैदिक अहम् हें एक च रूप आहे परंतु, पूर्ववैदिक १ आमि, २ मि, ३ अम्, ४ अ, ५ औ. ६ आनि, ७ ए, ८ इ, ९ ऐ अशीं रूपें आहेत. तसेच, वैदिक त्वं हें एक च रूप आहे. परंतु, पूर्ववैदिक १ स. २ सि, ३ असि, ४ अस्, ५ थ. ६ ह, ७ हि, ८ से, ९ थास्, १० स्व. अशीं १० रूपें आहेत. द्याचा अर्थ काय? एका च पूर्ववैदिक भाषेत अहम् हा अर्थ व्यक्त करण्या करितां ९ निरनिराळे प्रकार असत कीं काय? व त्वं हा अर्थ व्यक्त करण्या करितां १० निरनिराळे प्रकार असत कीं काय? द्या प्रभाला उत्तर असें कीं पूर्ववैदिक एक च भाषा नव्हती, अनेक भाषा असत. त्या अनेक भाषांत फार प्राचीन काळीं हीं दहा रूपें साक्षात् नित्याच्या व्यवहारातं बोलण्यांत येत असत. पुरुषवा-चकसर्वनामांच्या दृष्टीने पहातां, पूर्ववैदिकभाषांचे मोठे दोन वर्ग द्यावले द्याणजे आत्मनायक सर्वनामें योजिणाऱ्या भाषांचा पहिला वर्ग व पर-स्मायक सर्वनामें योजिणाऱ्या भाषांचा दुसरा वर्ग. आत्मनायक भाषांत तीन पोटभाषा असत; एक पोटभाषा अहमर्थक ए हें सर्वनाम योजी, दुसरी पोट भाषा इ हें सर्वनाम योजी, आणि तिसरी पोटभाषा ऐ हें सर्वनाम योजी. परस्मायक भाषांत सहा पोटभेद असत; एक पोटभाषा अहमर्थक आमि हें सर्वनाम योजी, दुसरी मि हें रूप योजी, तिसरी अम् हें रूप योजी, चवथी अ हें रूप योजी, पांचवी औ हें रूप योजी, आणि सहावी आनि हें रूप योजी. (१) वदामि, (२) वेदि, (३) अवदम्, (४) उवाद, (५) ददौ, (६) वदानि, (७) वदे, (८) अवदे, (९) वदै, द्या नऊ रूपांतील अहमर्थक आमि, मि, अम् हत्यादि शब्द एका च भाषेने जरूर पडेल त्या प्रमाणे किंवा मनास वाटले त्या लहरी प्रमाणे सुझाम निर्माण केलेले नाहीत. वढ पासून वदामि हें रूप योजिणाऱ्या भाषेला विढ पासून विदामि रूप खचित करतां आले असतें. तसेच, अवदामि, उवदामि, चकर्मि किंवा चकरामि, अशीं आमि-प्रत्ययान्त रूपें खचित बनवितां आलीं असतीं. तीं तशीं एका साच्याचीं न बनतां, वेदि, अवदम्, उवाद, चकर, अशीं भिन्नगत्यान्त रूपे वैदिकभाषेत बनलेलीं आढळतात. वर्तमानकालीं आमि, भूतकालीं अम्, आज्ञार्थी आनि, लिटर्थी अ किंवा

औं, हे प्रत्यय वैदिक क्रीड़िनीं एका कालीं एका डिकार्णीं बसून सर्व-  
संमर्तीने मुद्दाम बनविलेले नाहीत. भाषा अश्या कृतक तंहनें कधीं  
बनत नसत. तसेच, हजार पंधराशें वर्षात अन्त्य अक्षरांचा म्हणजे  
उच्चारांचा लोप किंवा बदल होऊन, आमि चें भानि किंवा औं कोण-  
त्या हि जाढूने बनण्या सारखें नाहीं. तेव्हां, हे निरनिराळे प्रत्यय  
उत्पन्न होण्याचा एक च रस्ता रहतो. तो हा कीं, हीं धानुना लाग-  
णारीं निरनिराळीं सर्वनामरूपे वैदिकभाषेत तत्पूर्वकालीन अनेक भाषांनुन  
आलेलीं आहेत. दुसऱ्या एका रस्त्याने आपणाला व्या च अभ्युपगमा  
कडे यावें लागेत. मूळचे वैदिकभाषेतील हे दहा लकार काय आहेत?  
वर्तमान, भूत, भविष्य, संकेत, आज्ञार्थ, विधर्थ, हे मूळांत काय  
होते? पृथक्करण व अन्योन्यतुलना करून हे दहा लकार मूळांत काय  
होते त्याचा छडा लावूं.

### परस्मै

१	लोट्	वदानि	
२	लट्	वदामि	
३	लुट्	वदितास्मि	आनि
४	लट्	वदिष्यामि	आमि
५	णिच्	वाद्यामि	मि
६	सनन्न	विवदिषामि	
७	यड्लुगन्त	वावडि मि	
८	लड्	अवदम्	
९	लुड्	{ अवादिषम् अशाकम् अचीकरम्	अम्
१०	लट्	अवदिष्यम्	
११	लेट्	वादिषम्	
१२	विविधलिड्	वदेयम्, वदुष्ययम्	
१३	आशीर्लिड्	उव्यासम्	
१४	लिट्	उवाद	अ
१५	लिड्	ददौ	ओ

आत्मने

१	लोद्	वदै	से
२	लैद्	वदै	
३	लद्	वदे	
४	लुद्	वदिताहे	
५	लद्	वदिष्ये	
६	कर्मणि	उद्द्वे	
७	पिंच्	वादये	
८	सनन्त	विव्रद्धिष्ये	
९	युड्जन्त	वावये	
१०	लड्	अवदे	
११	लुड्	अव्विकरे	
१२	लुड्	अवादिष्ये	
१३	लिद्	ऊदे	
१४	विधिलिङ्	वदेय	अ, इय
१५	आशीर्लिङ्	वदिषीय	
१६	लड्	अहुहि	ई

परस्मै भाणि आत्मने मिळून एकंदर ३१ रूपें आहेत. ह्या एकत्रिसांत होने भेद अगदीं सङ्कृहर्शनी पडतात, परस्मायक रूपे व आत्मनायक रूपे. परस्मायक रूपांत सहा उपभेद आहेत व आत्मनायक रूपांत सांच उपभेद आहेत. मिळून एकंदर अकरा भेद होतात. हीं अकरा रूपे अगदीं स्वतंत्रं सर्वनामे आहेत, कोणते हि रूप कोणत्या हि दुसऱ्या रूपाचा अपभ्रंश नाहीं, असे निश्चयात्मक विधान करण्यास कारणे आहेत. आनि, आमि, मि, अम्, अ व औ, या सहा प्रत्ययां पैकीं आमि हा प्रत्यय मुळ धरून, बाकीचे प्रत्यय त्याचे अपभ्रंश आहेत, अशी कित्येक भाषाशाखजांची समजूत आहे. पैकीं आमि चे आनि रूप कां होतें हें त्यांना नीट सांगतां येत नाहीं. आज्ञार्थ दाखविण्या करितां, म च्या न केला, असें तें म्हणतात. तसेच, आमि तील आ

काढून टाकून मि बनविला, आ चा अ करून व इ काढून टाकून आमि चें अम् ज्ञालें व अम् चा म् लोप होऊन अ ज्ञाला, इत्यादि चर्पटपंजरी हे लोक करतात. श्या चर्पटपंजरींत ज्ञस्वीकरण, अन्त्यलोप, बैगे नवीं नवीं नांवें हि या लोकांनीं बनविलीं आहेत. परंतु, या चर्पटपंजरींत विशेष अर्थ नाहीं. इ गळून, म् गळून व आद्य आ चा अ होऊन, आमि चा अ ज्ञाला, हे विधान करणाऱ्याला असें दाखवितां आले पाहिजे कीं, (१) आमि हे सर्वनामरूप मि, अम्, अ व औ श्यां सर्वच्याहून आधीचीं आहे, (२) इ गळून जाण्याला हजार पांचशे वर्षे गेलीं पाहिजेत, (३) आ म् गळून जाण्याला तितका च अवधि गेला पाहिजे, आणि (४) आ नाहींसा व्हावयाला आणीक तितकाच वेळ गेला पाहिजे. श्या चार बाबी आदौ सिद्ध करून, नंतर (५) विधानकरणाऱ्याला असें हि दाखवितां आले पाहिजे कीं, आमि, आम्, आ, यांच्या पैकीं कोणते हि पूर्वपूर्वे रूप भाषेत जारीने प्रचलित नस्त्रू फक्त अ हे रूप भाषेत प्रचलित आहे. श्यां पैकीं कोणती एक हि वाब सिद्ध न करतां, अमुक गळालें, तमुक गळालें, बैगे नुसती गलन्ती सांगणाऱ्या भाषाविचक्षणाच्या विधानां वर विचारवन्तांचा बिलकुल विश्वास बसणार नाहीं. तशांत असें जर उलटपक्षीं दाखवून देतां आलें कीं, मि, आमि व अम् हीं रूपे एका च कालीं एका च अर्थी योजिलीं जात असत, तर वरील गलन्तीचा पक्काच पचंबा उडतो. शिवाय असें हि जर हाखवितां आलें कीं अ हे रूप सर्वांत प्राचीन आहे, तर गलन्तीपक्षाला वर तोंड काढावयाला जागा हि रहात नाहीं. समर्थनार्थ, आमि, मि व अम् हीं सर्वनामें समकालीन आहेत कीं विषमकालीन आहेत तें पाहू. वदामि व वेदि मा दोन रूपांत आमि व मि हीं दोन सर्वनामें आहेत व तीं एका च कालीं प्रचलित होतीं. पैकीं आमि जुनें घणण्यास व मि नवें म्हणण्यास कांहीं च प्रमाण नाहीं. वैदिक लेदध्या. इत श्र लोपः परस्मैपदेषु, या सूक्रांत पाणिनि सांगतो कीं, लेटांत परस्मायक प्रत्यभांतील इ चा लोप विकल्पानें होतो. म्हणजे मि व म्, सि व स्, ति व त असे दोन प्रकार प्रत्ययांचे होतात. पैकीं मि जुना व म् नवा म्हणण्यास कांहीं च आधार नाहीं. दोन्हीं समकालीन आहेत. आणि जर कांहीं च आधार नाहीं, तर मी चा म्

होण्यास हजार पंधराशें वर्षाचा कालावधि कोटुन काढावयाचा ? कोणी म्हणेल कीं अन्य स्वरांचा व व्यंजनांचा लोप करण्याकडे सर्व भाषांची प्रवृत्ति दिसते; तद्वत् मि तील इ चा लोप झाला. होय, अशी प्रवृत्ति भाषांत दिसते. परंतु, ही प्रवृत्ति समकालीन नसते, हजार पंधराशें वर्षाच्या कालावधीने अंतरित असते. हा कालावधि मि चा म् व्हाव-याला उपलब्ध नाहीं. सबव, मि चा म् झालेला नाहीं व आमि चा अम् झालेला नाहीं. दोन्हीं स्वरूप आहेत व समकालीन आहेत. वैदिक लेद् व लुळ घ्या. तारिष्म् व अतारिष्म् अशीं लेद्वचीं व लुळ चीं रूपें आहेत. मूळ तृ धातु. त्याला सिप् होऊन तारिष् असें अंग झालें. नंतर अम् प्रत्यय लागून तारिष्म् रूप झालें. आणि अ उप-सर्ग व अम् प्रत्यय लागून अतारिष्म् रूप झालें. तारिष्म् लिङ्गर्थक आहे व अतारिष्म् भूतार्थक आहे. येथे दोन्हीं रूपांत अम् हा प्रत्यय आहे. अम् हा प्रत्यय भूतार्थक लुळ चा च तेवढा आहे. असें नाहीं, लिङ्गर्थक लेद् चा हि आहे. तारिष्म् व अतारिष्म् हीं दोन्हीं रूपें, शिवाय, समकालीन आहेत. कोणी असें व्याणेल कीं अम् हा प्रत्यय भूतकालदर्शक आहे व आमि हा प्रत्यय वर्तमानकालदर्शक आहे. तर हें हि व्याणें टिकण्यासारखें नाहीं. लेद्, विधिलिङ् व आशीर्लिङ् यां मध्ये अम् प्रत्यय लागतो, आणि लेद् व लिङ् हे लकार कांहीं भूतार्थक नाहींत. द्या इतक्या कारणां स्तव मि व अम् हीं रूपें आमि चे अपभ्रंश नाहींत, हें सिद्ध करण्यास पुरें आहेत. आतां, अ व औं हीं रूपें आमि चे अपभ्रंश आहेत कीं काय तें तपासूं. चक्र अंगाला अ सर्वनाम लागून चकर रूप होतें. चकर हें रूप पूर्ववैदिक भाषांत केवळ भूतकालदर्शक च तेवढे नसे, वर्तमानकालदर्शक हि असें. वैदिकभाषेत हि चकर भूतार्थी, वर्तमानार्थी व भविष्यार्थी हि योजिलें जात असे. हें स्वच्छ सांगण्याकरितां पाणिनीने, छंदसि लुळङ्गलिटः, हें सूत्र रचिले. या सूत्रांत असें सांगितले आहे कीं, छंदोभाषेत लुळ, लुळ आणि लिङ् हे भूत, भविष्य, वर्तमान, आज्ञार्थ, संकेतार्थ, वैगैरे वाटेल त्या अर्थी योजिले जातात. उदाहरणार्थ, अद्य ममार हा प्रयोग पाणिनीयभाषेतील अद्य मियते या वाक्याप्रमाणे वर्तमानकालवाचक आहे. लक्षणेने वर्तमानकालवाचक आहे, असें सांगण्याचा पाणि-

नीचा हेतु नाहीं, तर वाच्यार्थाने वर्तमानकालवाचक म्हणजे लड्डूके आहे असा पाणिनीचा आशय आहे. या दृष्टीने पहाता, समार व ददौ यांतील अ व औ हे प्रत्यय भूतार्थके जितके आहेत तितके च वर्तमानार्थके व आज्ञार्थक आहेत. म्हणजे हे प्रत्यय कोणता च अर्थे दाखवीत नाहीत. दुसऱ्या शब्दांनी सांगावयाचे म्हणजे हे प्रत्यय काळ किंवा अर्थ दाखविणारे नाहीत, हे प्रत्यय फक्त सर्वनामे आहेत. लिंद मधील अ किंवा औ चा जो प्रकार तो च लुड व लड मधील अम् चा प्रकार. अम् कोणता च काळ किंवा अर्थ दाखवीत नाहीं, भूतकाल हि दाखवीत नाही व वर्तमानकाल हि दाखवीत नाहीं. अम् हे निव्वळ, सार्धे, पूर्ववैदिक सर्वनाम आहे. जर्णी आमि, मि, अ व औ हीं पूर्ववैदिक सर्वनामरूपे आहेत, तसेच अम् हे हि पूर्ववैदिक सर्वनामरूप आहे. जसे आमि स्वतंत्रपणे धातूच्या पुढे येते, तसेच अम् हि स्वतंत्रपणे आमि चा अपर्यंश स्थगून नव्हे, धातूच्या पुढे येते. श्या वर कोणी असा आक्षेप आणील कीं आमि व अम् हे प्रत्यय किंवा सर्वनामे जर भूत, वर्तमान, आज्ञा, संकेत, इत्यादि अर्थ दाखवीत नाहीत, तर हे अर्थे कशयाने दाखविले जातात? या आक्षेपाचे निसन करावयाचे म्हणजे संस्कृतांतील धातूचे वर्गाकरण मुळांत काय होते ते सांगावयाचे. ओघासे चे आले आहे, सबव वर्गाकरण काय होते ते सांगतो. परंतु धातूच्या वर्गाकरणाच्या व पृथकरणाच्या दीर्घ उद्योगाला लोगण्यांपूर्वी म्हणजे पाणिनि जिला निंडन्तप्रक्रिया म्हणतो तिचा उलगडां करण्याचा प्रयत्न आरंभिण्या पूर्वी, एथपर्यंत ज्या सुबन्तप्रकरणाचे प्रामुख्ये करून विवेचन केले त्यांतील अद्यापपर्यंत स्पर्श न केलिल्या एक दोन बाबींचा उद्घोष करतो व नंतर सगळ्या विवेचनाचा संक्षिप्त कलमवार आढावा घेतो.

४९. वचन, लिंग व विभक्ति यांचे प्रत्यय ज्या शब्दांमा लागत त्या संवंधाने झापोह येथपर्यंत केला. आतां वैदिकभाषेत पूर्ववैदिकभाषांतून आलेल्या अद्या शब्दांचा नामनिर्देश करतो कीं ज्याना वचन, लिंग किंवा विभक्ति यांचे प्रत्यय लागत नाहीत; आणि म्हणून ज्यांना अव्यय व निपात शा संज्ञा मिळालेल्या आहेत. असे अव्यय

शब्द किंवा नामे म्हटलीं म्हणजे भूर्, भुवर्, स्वर्, वदि, सुदि, स्वाहा, स्वधा, संवत्, चमस्, नमस्, ओम्, हत्यादि होते. जेव्हा वैदिकभाषेच्या पूर्वजभाषांत विभक्त्या, लिंगे व वचने यांचे प्रत्यय नव्हते तेव्हांचे हे अत्यन्त जुनाट प्राथमिक शब्द आहेत. ह्या अव्यय नामां वरून तत्काळीन आर्यपूर्वजांची संस्कृति कळण्यास मार्ग होतो. भूर्, भुवर्, स्वर् हे देवांचे तीन लोक आर्यपूर्वजांना माहीन होते. शोभनो दिवः सुदि, म्हणजे रात्रीं आकाशांत उजेड ज्या पंधरवड्यांत असतो त्या पंधरवद्याला ते सुदि म्हणत. ज्या पंधरवड्यांत उजेड नसतो त्याला [ अंव दिवः = ( अलोप ) ] वदि म्हणत. चांगलै आणि वाईट, शौभन आणि अशौभन दिवः म्हणजे द्यौ: म्हणजे आकाश ज्यांत असते त्याला ते संवत्, ( सं च अंव च दिवः ) संवद् ( म्हणजे संवत्सर ) म्हणत. चम् ( खाणे ) पासून चमस् ( अन्न ) व नम् पासून नमस्, शब्द निघाला आहे. स्वाहा, स्वधा व ओम् हीं नामे प्रसिद्ध च आहेत. सान्या वचनीं, लिंगीं व विभक्त्यांत हे शब्द अव्यय रहातात. उदाहरणार्थ सुदि शब्द द्या. त्याचा उपयोग असा करीतः—

- आवणसुदि चतुर्थी ( प्रथमा एकवचन )
- आवणसुदि चतुर्थी पंचम्यौ ( प्रथमा द्विवचन )
- आवणांसुदि पंचम्यां ( संतमी एकवचन )
- आवणांसुदि प्रथमरचिवासरः ( पुळिंग )
- आवणांसुदि प्रथमद्वितीयाङ्गी ( नपुंसक द्विवचन )

इ. इ. इ.

ऐं प्रमाणे हे सर्व शब्द वचन, लिंग किंवा विभक्ति यांच्या प्रस्वरां खेरीज जसे चे तसे योजतां येतात. वैदिकभाषेत हे अव्यय शब्द कां आले याचे कारण या शब्दां संबंधाने आर्याच्या मनांत असलेला धर्म-विषयक पूज्यभाव. हे सर्व शब्द आर्याच्या धर्मखात्यातील म्हणजे यंजप्रकरणातील आहेत. तेव्हा ते जसे चे तसे योजण्यांत मंत्रसामर्थ्य विशेष असणार द्या भावेननेहे हे शब्द पिढ्या न पिढ्या जसे चे तसे वैदिककाला पर्यंत उत्तरले, त्यांच्यांत अणुमात्र फेरफार झाला नाहीं व खपला नसता. या धार्मिक भावने मुळे, शाब्दिक व वैयाकरण

जे आहेत त्यांचा, मात्र, सद्यःकाळीं फार फायदा झाला आहे. त्यांना वैदिक आर्याचे पूर्वज अत्यन्त प्राथमिक अवस्थेत वचनप्रत्ययां शिवाय, लिंगप्रत्ययां शिवाय व विभक्तिप्रत्ययां शिवाय कसे बोलत असतील त्यांचा थोडासा मासला या धार्मिक भावनेच्या द्वारा अद्याप हि प्रत्यक्ष पहावयास मिळतो, केवळ अनुमानधपक्या वर विसंबण्याची आपत्ति ओढवत नाहीं !

**५० भूर्, भुवर्, स्वर्, इत्यादि अव्यय नामांच्या हून चिरम्, अकस्मात्, अभीक्षणम्, इत्यादि अव्यये स्वभावानें निराळीं, सर्व त्यांच्या विषयीं येथे विचार करणे नको. या शब्दांना विभक्तिप्रत्यय होऊन, कांहीं काराणास्तव अविकारित्व आले आहे इतके च.**

**५१ आतां पथपर्यंत केलेल्या पृथक्करणाचा आढावा घेऊं व त्यापासून काय काय नवी माहिती मिळाली ती कलमवार स्मरणार्थ टिपून ठेऊः—**

( १ ) आर्यपूर्वजांची भाषा प्रथमार्थीं वचन, विभक्ति किंवा लिंग यांच्या प्रत्ययां खेरीज होती म्हणजे अप्रत्यय होती.

( २ ) त्या अप्रत्ययकाळीं आर्यपूर्वजभाषेत सानुनासिक-भाषा व निरनुनासिकभाषा असे दोन भेद झाले होते. सानुनासिकवाले सर्व स्वर नाकांतून उच्चारीत. निरनुनासिकवाले कोणता हि स्वर अनुनासिकं उच्चारीत नसत. हा अनुनासिक बहुतेक अनुस्वाराच्या किंवा न् च्या जवळ जवळ उच्चारात असे. कोंकणांत देवळांत हें सप्रमीचें रूप देवळान्त असें नकारमध्य उच्चारात, त्या प्रमाणे अनुनासिकाचा उच्चार किंवेक लोकांत बहुतेक न् सारखा असे. आतांचे लोक याचा उच्चार आतानंचे लोक असा नकारमध्य होतो, किंवा आतांचे लोक असा ओळखरता होतो, किंवा आतांचे लोक असा निरनुनासिक होतो. तोच प्रकार त्या प्राचीनतम काळीं आर्यपूर्वजांच्या भाषेत होत असे. सर्व अनुनासिकाचा न होणे नित्यांतले व परिचयांतळेंच होतें.

( ३ ) त्या काळीं वैदिकपूर्वज कंठच उच्चार फार करीत. स चा उच्चार बहुतेक ह सारखा असे.

( ४ ) न्या कालीं त चा उच्चार बहुतेक स सारखा असे. उदा-हरणार्थ चमस् शब्द चमत् असा हि उच्चारिला जाई व चमस् असा हि उच्चारिला जाई.

( ५ ) त्वा कालीं स चा उच्चार न्ह सारखा होई, व न्ह चा उच्चार जवळजवळ ह सारखा असे. ह व उपसर्जनीय हे बहुतेक उच्चारांत सारखे असत.

( ६ ) अ त महाप्राण घातला म्हणजे ह होई व ह तूम महाप्राण काढला म्हणजे अ उच्चार होई.

( ७ ) आर्यपूर्वजभाषांत काळान्तरांने प्रत्यय उत्पन्न झाले, व प्रथम प्रत्यय वचनांचे झाले.

( ८ ) दोन निरनिराळे वचनप्रत्यय लावणारे दोन भिन्न समाज होते. पैकीं एक समाज स्, स् + स्, स् + स् + स्, हे प्रत्यय लाखी. दुसरा समाज म् व इ हे दोन प्रत्यय आणि उह हा तिसरा प्रत्यय लावून शिवाय एक दोन तीन द्या माला लावून वचने दाखवी. एणे प्रमाणे दोन वचनप्रत्यय लावणारे दोन समाज होते.

( ९ ) तिसरा एक समाज होता तो स्, स् + स् व स् + स् + स् हीं संख्यादर्शक अक्षरे नामाच्या पाठीमार्गे उपसर्ग म्हणून लाखी.

( १० ) या तिन्ही समाजांत अद्याप लिंगप्रत्यय किंवा विभक्ति-प्रत्यय लावण्याचा प्रधात पडला नव्हता. मनांत खीपुरुषभेद असे, परंतु वैद्याकरणिकलिंग द्या समाजांना अद्याप माहीत झालें नव्हते. अश्या कालीं उत्तमपुरुषवाचक व मध्यमपुरुषवाचक सर्वनामांचीं एकद्वित्रिवचनाचीं रूपे बनलीं गेलीं व तीं भाषेत इतकीं दृढ झालीं कीं लिंगप्रकरणीं हीं दोन्हीं सर्वनामे कायमचीं अव्यय उरलीं. त्वं म्हणजे खी, पुरुष कीं पोर द्याचा बोध त्वं या रूपानें होत नाहीं, तर इतर कोणत्या तरी ज्ञापकानें होतो. द्या कालीं स् हा संख्यावाचक शब्द योजणाच्या समाजाचे सर्व प्रातिपदिकशब्द हलन्त होते. गाव्, हरव्, गुरव्, देवय्, रमय्, मातर्, पितर्, नर्, अभिजित्, प्रतिपद्, असे सर्व शब्द हलन्त असत. म् इ व इ हे प्रत्यय योजणाच्या समाजाचे शब्द हलन्त व अजन्त असे दोन्ही प्रकारचे असत.

( ११ ) उत्तमपुरुषवाचक व सभ्यमपुरुषवाचक सर्वनामांचीं तिनहीं चत्रज्ञानांचीं रूपे प्रत्ययी समाजाच्या भाषेत जातीं होतीं तरीं उपसर्गी समाजाच्या भाषेत हि होतीं. म्, इ व झ इ प्रत्यय योजणाच्या समाजांत द्या सर्वनामांचीं रूपे कात्रीं असत तें समजाच्यास काहीं एक गमक राहिलेलें साईया आदलांत अव्याप आलेले नाहीं. प्रत्ययी समाजाच्या भाषेत अहमि. आमि, मि हीं रूपे असत व उपसर्गी समाजाच्या भाषेत अहम हें रूप असे. पैकीं आमि, मि हीं सर्वनामरूपे भावूं पुढे प्रत्ययीं समाज लावीं व अहम्, अम्, म् हीं रूपे डृपसर्गी समाज लावीं. भवासि, अदि या क्रियापदांत प्रत्ययी भाषेचीं रूपे आलीं आहेत व अभवम्, भवेयम्, अकरम्, तारिषम्, या रूपांत उपसर्गी भाषेचीं रूपे ब्लालीं आहेत. भवानि रूपांत अहू सर्वनाम योजणाच्या समाजाच्या प्रत्ययी भाषेचा दाखला राहिला आहे. आणि नगाम व ददौया रूपांत आणीक दोन प्रत्ययी समाजांच्या भाषेचे चिन्ह राहिलेले दिसतें. आमि, मि रूपे योजणाच्या पूर्ववैदिक समाजापासून वर्तमान मराठींतील मी सर्वनामरूप आले आहे. अहम् सर्वनामरूप उपसर्गी भाषेतून वैदिक भाषेत उतरले आहे. तेव्हां वैदिक आर्य कृषि उपसर्गी भाषा बोलणाच्या कोणत्या तरी अनार्य समाजाच्या सहवासाला व छापे खालीं काहीं काळ होते असे झालें. परकीयांच्या दास्यांतून मुक्त झाल्या वर अहं रूप योजणारे कृषि भारतवर्षात आले व दास्यांत कमात्रिलेल्या गुणांच्या व तपाच्या जेगा वर सर्व आर्यांचे पुढारणं सहज त्यांच्या गळ्यांत पडले. भारतवर्षात निरनिराळ्या पोटभाषा बोलणारे हे सर्व समाज एकवटले आणि वैदिक भाषा जीस म्हणतात ती संसिध भाषा उदयास आली. द्या संसिध वैदिक भाषे पासून पाणी-नीय संस्कृत भाषा जन्मली. इतर आर्यसमाजांतील कनिष्ठ दर्जाचे जे प्राकृत श्येक होते त्यांत त्या त्या समाजाच्या पोटभाषा तस्या त चालू होत्या. त्यांच्या पासून प्राकृत झाल्या व प्राकृत भाषांपासून सभ्यांच्या मराठी, हिंदी, गुजराथी, चंगाली वरैरे प्राकृतिक भाषा झाल्या.

( १२ ) म्, इ, झ प्रत्यय योजणाच्या गेंगाप्या आर्यांच्या भाषेचा स्पर्श जेव्हां इतर आर्यभाषांना झाला तेव्हां नंपुंसकलिंगाची कल्पता

रानटी आर्यभाषेत शिरली, आणि नपुंसकलिंग व नपुंसकेतरलिंग अशी दोन लिंगे प्रथम रानटी आर्यभाषेत उत्पन्न झालीं. शेवटी नपुंसकेतरलिंगांत पुंलिंग व स्त्रीलिंग असे सहज च दोन भेद झाले. आणि पूर्ववैदिक आर्यभाषेत तीन लिंगे दिसू लागलीं.

( १३ ) सर्वांच्या शेवटीं विभक्तिप्रत्यय उदय पावले. वचनांची नीन रूपे रानटी आर्यभाषेत होतीं च. पैकीं एकवचनाच्या रूपा पुढे विभक्तिप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांचीं एकवचने बनत, द्विवचनाच्या रूपा पुढे विभक्तिप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांचीं द्विवचनाचीं रूपे साधत, व त्रिवचनाच्या रूपा पुढे विभक्तिप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांचीं अनेकवचनाचीं रूपे तयार होत. प्रथमा जिला म्हणतात तीन शब्दा पुढे फक्त वचनप्रत्यय लागलेले आहेत, विभक्तिप्रत्यय नाहीत. म्, इ, अहे प्रत्ययवाल्यांचा समावेश प्रत्ययी व उपसर्गी समाजांच्या भाषेत विभक्तिप्रत्यय निर्माण झाल्या नंतर झाल्या मुळे व म, इ, अहे वाल्यांच्या भाषेत वचनप्रत्ययां पलीकडे मजल गेली नसल्या मुळे त्यांच्या भाषेतील वचन रूपां पुढे पुंलिंगी विभक्तिप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांचीं रूपे साधत. म, इ, अहे वाल्यांचा समावेश झाल्या नंतर स्त्रीलिंगाचा उद्भव आर्यभाषांत झाला, सबव समावेश झाला त्या कालीं स्त्रीलिंग असे निशळे लिंग भाषेत नसल्यामुळे, नपुंसकशब्दांच्या प्रथमा व द्वितीया या दोन विभक्त्यां खरीज बाकीच्या विभक्त्यांचीं रूपे पुंलिंगवत् सहज च बनलीं. त्या मुळे संस्कृतभाषेस बहुत संदिग्धपणा आलेला आहे. कमलेन या तृतीयेच्या रूपा वरून हे कमलेन रूप पुंलिंगी शब्दाचें आहे कीं नपुंसकलिंगी शब्दाचें आहे, हा निर्णय होत नाही. पण असा संदिग्धपणा संस्कृतभाषेत पुष्कल च आहे, इतके च कीं इतर प्राचीन किंवा अर्वाचीन भाषां पेक्षां बहुत कमी. उदाहरणार्थ, रामाभ्याम् हे रूप पुंलिंगी आहे कीं नपुंसकलिंगी आहे कीं स्त्रीलिंगी आहे कीं तृतीयेचें आहे कीं चतुर्थाचें आहे कीं पंचमीचें आहे, याचा बोध केवळ रूपा वरून कोणता च होत नाही, बोध होण्यास संदर्भाची मदत लागते. भ्यस् हा प्रत्यय चतुर्थी अनेकवचनीं व पंचमी अनेकवचनीं एक च भाहे. भ्यम् हा प्रत्यय एकवचनीं व अनेकवचनीं सारखा च


लागे. म्हणजे एक च प्रत्यय अनेक विभक्त्यांचे काम करितो. तसेच एक च प्रत्यय अनेक विभक्तिवचनांचे काम करितो. तसेच एक च प्रत्यय पुढीनंपुसकलिंगांचे काम करतो. या वरून उघड च झालें की मूळात प्रथमारंभी विभक्तिप्रत्यय वचनाचे किंवा लिंगाचे दर्शक नव्हते, फक्त कारकाचे दर्शक होते. पुढे लिंगभेद उत्पन्न झाल्यावर प्रत्ययांत हि लिंगभेद उत्पन्न झाला. किंत्येक विभक्तिप्रत्यय केवळ खीलिंगी शब्दांना लागत व किंत्येक केवळ पुढिंगी शब्दांना लागत. आणि किंत्येक शब्द असे असत की ते पुढिंगी मानावे की खीलिंगी मानावे या संबंधाने समाजाचा अद्याप निश्चय झालेला नव्हता, अद्या अनिश्चित शब्दांना विकल्पाने वचनाच्या लक्की प्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे किंवा सामाजिक रूढी प्रमाणे पुंत्रप्रत्यय किंवा खीप्रत्यय लागत. अशी अनिश्चित स्थिति असतां पाणिनीय काल आला आणि पाणिनीयभाषा म्हणून जीस म्हणतात ती भाषा स्थिर झाली. ती स्थिर जर झाली नसती म्हणजे सी बोलणारा समाज स्थिर म्हणजे मृत जर झाला नसता, तर तीत उत्तरोत्तर विकार व बदल अवश्य होत गेले असते. ज्या अर्थी असे विकार झालेले पुढे दिसत नाहीत त्या अर्थी पाणिनीयभाषा बोलणारा समाज पाणिनी नंतर काहीं कालानें मृत झाला व त्याची जागृत्याकृत भाषा बोलणाऱ्या इतर समाजांनी घेतली. तो इतिहास निराळा, सबव आढावा एर्थे च पुरा करतो, पाणिनीयभाषेची पूर्वपीठिका थोडक्यांत अशीः—

- ( १ ) साधी सुटक शब्दांची अप्रत्यय भाषा प्रथम असलेली दिसते.
- ( २ ) नंतर प्रथम वचनाचे प्रत्यय जन्मास आले.
- ( ३ ) नंतर विभक्तिप्रत्यय जन्मास आले.
- ( ४ ) नंतर लिंगभेद होके लागला.
- ( ५ ) तो परिपूर्ण होतो न होतो इतक्यांत पाणिनीयभाषा स्थिर झाणजे मृत झाली.

येथे सुवर्ननप्रकरण संपले. आतां तिडन्तप्रकरणाला म्हणजे धानुंच्या बुर्गीकरणाटा, पृथक्करणाला व विवेचनाला प्रारंभ करू.

## शुद्धिपत्र.

प्रस्तुत निबंधांत कान्हा, मात्रा, अनुस्वार, अक्षराचा पाय मोडणे इत्यादि विषयक प्रमाद झालेले आहेत, ते जाणत्या वाचकांना सुधारून घेतां येतील. नुमागम, नुडागम किंवा नुकागम असे तीन शब्द जेथें येतील तेथें न हा आगम मध्ये आर्द्दीं किंवा अंतीं घालावयाचा असा संप्रदाय आहे. प्रस्तुत निबंधांत नुमागम किंवा नुडागम या शब्दांनीं फक्त न हा आगम सुचविला आहे, तो आर्द्दीं, अंतीं किंवा मध्ये कोणे घालावयाचा ते यथास्थल वाचकांनीं पहावें, अशी विनंति आहे.



REFBK-0001707